



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ६ ]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७ - १३, २०१९ / माघ १८ - २४, शके १९४०

[ पृष्ठे १५४

### प्राधिकृत प्रकाशन

### शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक २२ जानेवारी २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६

#### अधिसूचना

क्र. टीपीएस १८१६/१९४९/प्र. क्र. ६७०/१६/नवि.-१३.--ज्याअर्थी, पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीच्या वगळलेल्या भागाची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१३/प्र. क्र. ५९६/१३/ई.पी. मंजुरी/नवि-१३, दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे खराडी येथील स. नं. ५७/७/२-अ व ५७/७/२-ब या जागेवर प्राथमिक शाळा तसेच क्रीडांगणाचे आरक्षण प्रस्तावित आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त आरक्षण" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, संबंधित जमीन मालक यांची त्यांचे संपूर्ण क्षेत्र आरक्षणाने बाधित होत असल्याने तसेच परिसरात या स्वरूपाची विकसित आरक्षणे असल्याने उक्त आरक्षण वगळण्याबाबत शासनास केलेल्या विनंतीवरून उक्त आरक्षण वगळण्याची कार्यवाही सुरू करण्यासंबंधी (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे) शासनाने टीपीएस-१८१६/१९४९/प्र. क्र. ६७०/१६/नवि-१३, दिनांक १३ जुलै २०१७ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये निदेश पुणे महानगरपालिकेस दिले होते (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त निदेश" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, शासनाच्या उक्त निदेशानुसार उक्त प्रस्तावित फेरबदलासंदर्भात विहित मुदतीत सदर फेरबदलाची नोटीस प्रसिद्ध करण्यास पुणे महानगरपालिका असमर्थ ठरली आहे ;

आणि ज्याअर्थी, अर्जदार यांची विनंती विचारात घेता आणि आवश्यक ती चौकशी केल्यानंतर उक्त प्रस्तावित फेरबदलाची कार्यवाही पूर्ण करण्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१ क) अन्वये शासनस्तरावरून उक्त फेरबदलाची सूचना प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१ क) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारानुसार शासनाने "प्रस्तावित फेरबदल" प्रस्तावासंदर्भात आम जनतेकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी नोटीस क्रमांक टीपीएस-१८१६/१९४९/प्र. क्र. ६७०/१६/नवि-१३, दिनांक ६ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केले असून याबाबतची सूचना दिनांक मार्च २९ ते एप्रिल ४, २०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र पुणे विभागीय पुरवणी पृष्ठ ३ ते ५ वर

प्रसिद्ध झाली आहे आणि उक्त फेरबदलाबाबत नोटीस प्रसिद्धीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर संबंधितांना सुनावणी देण्याकरिता व शासनास अहवाल सादर करण्याकरिता सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना नियुक्त करण्यात आले होते (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियुक्त अधिकारी" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त नियुक्त अधिकारी यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त फेरबदल प्रस्तावाबाबत त्यांचा अहवाल पत्र क्रमांक ९३४, दिनांक १३ जून २०१८ अन्वये सादर केला असून त्यावर संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पत्र क्रमांक ४७९०, दिनांक ८ ऑगस्ट २०१८ अन्वये अभिप्राय सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, संबंधित जमीन मालकांनी आवश्यक अधिमूल्य रक्कम शासनास व पुणे महानगरपालिकेकडे जमा केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियुक्त अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर आणि संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त फेरबदल मंजूर करणे आवश्यक असल्याचे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे उक्त फेरबदल प्रस्ताव मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.

उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खाली दिलेली नवीन नोंद समाविष्ट करण्यात आली आहे.--

### नोंद

"मौजे खराडी, स. नं. ५७/७/२-अ व ५७/७/२-ब या जागेवरील "प्राथमिक शाळा" तसेच "क्रीडांगणाचे" आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे तसेच प्राथमिक शाळेच्या आरक्षणाखालील उर्वरित पूर्व बाजूकडील त्रिकोणी आकाराचे क्षेत्र भाग नकाशात दर्शविल्यानुसार खेळाचे मैदान या आरक्षणात अंतर्भूत करण्यात येत आहे."

(अ) सदरहू फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१६/११४९/प्र. क्र. ६७०/१६/नवि-१३ जनतेच्या अवलोकनार्थ आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याचा कालावधीसाठी उपलब्ध असेल.

(ब) सदरहू अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने.

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 22nd January 2019

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

### Notification

No. TPS-1816/1149/CR-670/16/UD-13.—Whereas, the Development Plan of Excluded Part of Pune Municipal Corporation (Extended Area) (hereinafter referred to as "the said Development Plan") prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") has been sanctioned by Government in Urban Development Department, *vide* Notification No.TPS-1813/CR-596/13/E.P.Sanction/UD-13, dated 13th February 2014 (hereinafter referred to as "the said Notification");

and whereas, the land bearing S. Nos. 57/7/2-A and 57/7/2-B of village Kharadi is reserved for "Primary School" as well as "Playground" (hereinafter referred to as "the said Reservations");

and whereas, as per the request of the land owner to delete the said reservations mentioning his whole land is affected and in the vicinity there are existing such reservations, the Government of Maharashtra in Urban Development Department has issued Directives under Section 37 (1) of the said Act to Pune Municipal Corporation *vide* letter No.TPS -1816/1149/CR-670/16/UD-13, dated 13th July 2017 to initiate the proposal of modification for deletion of the said reservation (hereinafter referred to as "the said proposed modification");

and whereas, as directed by the Government and as provided in sub-section (1) of Section 37 of the said Act the Pune Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Corporation") has failed to initiate and publish the notice regarding the said proposed modification as directed by Government ;

and whereas, considering the request of the applicant and after making necessary enquiries, the Government is of opinion that the State Government shall issue the notice under Section 37 (1 A) of the said Act regarding the said proposed modification and to complete the procedure ;

and whereas in exercise of the power conferred by sub-section (1 A) of Section 37 of the said Act and all powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra in Urban Development Department has published a Notice No.TPS-1816/1149/CR-670/16/UD-13, dated 6th March 2018 (hereinafter referred to as "the said Notice") regarding the proposed modification which has appeared in Maharashtra Government Gazette, dated 29th March to 4th April 2018 on pages 3 to 5 for inviting suggestion/objection from the general public and appointed the Joint Director, Town Planning, Pune Division, Pune as the Officer to give opportunity of being heard to the persons raising suggestions/objections and submit his report to Government (hereinafter referred to as "the said Officer.");

and whereas, after completing all the legal procedures as mentioned in the said Act, the said Officer has submitted his report to the Government regarding the said proposed modification *vide* letter No.934, dated the 13th June 2018 and the Director of Town Planning M. S. Pune has submitted his report on the said proposed modification *vide* their letter No. 4790, dated 8th August 2018;

and whereas, the concerned land owner has deposited the requisite amount of Premium to the Government/Pune Municipal Corporation ;

and whereas, after considering the report of the said Officer and after making necessary inquiries and also consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that the said modification should be sanctioned ;

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, Government hereby sanctions the said modification proposal and for that purpose amends the said notification as follows. —

In the schedule of modification appended to the said notification after the last entry, following new entry shall be added *viz:-*

#### Entry

"Reservation of "Primary School" as well as "Playground" on land bearing S. No. 57/7/ 2-A and 57/7/2-B of village Kharadi is deleted and land so released from reservation is included in Residential Zone and the remaining East side triangular portion of "Primary School" reservation is included in "Playground" reservation as shown on plan."

(i) Part Plan bearing No.TPS-1816/1149/CR-670/16/UD-13, showing the aforesaid sanctioned modification is kept open for inspection of general public in the working hours on all working days in the office of Commissioner, Pune Municipal Corporation, Pune.

(ii) This Notificaton is also available on the Government website at [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम).

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. M. PAWAR,**

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक १५ जानेवारी २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६

### अधिसूचना

क्र. टीपीएस १८१८/१८९५/प्र. क्र. ३१७/१८/नवि.-१३.--ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०७/४६२/प्र. क्र. १२५६/२००८/नवि-१३, दिनांक २३ जुलै २०१० अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार सि.स.नं. २१३७, २१३८, २१९५ ते २२०० मधील क्षेत्रावर आरक्षण क्रमांक २८, "प्राथमिक शाळा" हे आरक्षण आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधलेला आहे);

आणि ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नगरपरिषद" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक २३६, दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ अन्वये उक्त आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्याकरिता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला);

आणि ज्याअर्थी, उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक १० जानेवारी २०१७ चे पत्र क्रमांक २४३७/१६-१७ अन्वये मंजूरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला-मसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरहू अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद, जुन्नर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम) या वेबसाइटवरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने.

रा. म. पवार,  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 15th January 2019

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

### Notification

No. TPS-1818/1895/CR-317/18/UD-13.—Whereas, the Development Plan of Junnar Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No. TPS-1807/462/CR-1256/2008/UD-13, dated 23rd July 2010 ;

and whereas, as per the said Development Plan, land bearing CTS Nos. 2137, 2138, 2195 and 2200 is reserved for "Primary School" (Site No. 28) (hereinafter referred to as "the said Reservation ");

and whereas, Junnar Municipal Council (hereinafter referred to as "the said Municipal Council") has decided *vide* their General Body Resolution No. 236, dated 15th February 2016 to delete said reservation and include land thereunder in Residential Zone (hereinafter referred to as "the said modification proposal");

and whereas, the said Municipal Council after following legal procedures under the provisions of Section 37 of the said Act, submitted the said proposal of modification to Government *vide* letter No. 2437/16-17, dated 10th January 2017 for sanction ;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that the proposed modification needs to be rejected;

Now therefore, in exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction to the said modification ;

The Notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief Officer, Junnar Municipal Council, Junnar, district Pune;

This Notificaton shall also available on the Government website at [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम).

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. M. PAWAR,**

Under Secretary to Government.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 21st January 2019

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

No. TPS-1818/766/CR-185/18/EP *Corrigendum*/UD-13.—Whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the Said Act"), the State Government has sanctioned a part of the Draft Development Plan of Jejuri (Second Revision) of Jejuri Municipal Council *vide* Notification No. TPS-1818/766/CR-185/18/D.P.Sanction/UD-13, dated 27th July 2018 with modifications as specified in Schdule-A of the Notification (hereinafter referred to as "the said Final Development Plan");

and whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the said Act *vide* Notice No. TPS-1818/766/CR-185/18/E.P.Publish/UD-13, dated 27th July 2018, the State Government has republished the Substantial Modifications while sanctioning the said Development Plan as specified in Schedule-B of the notice (hereinafter referred to as "the said Substantial Modifications");

and whereas, it is observed that some error, are needed to be corrected in accordance with the Government approval in the said Substantial Modification Nos. EP-1, 4, 7, 15, 22, 30, 33, 34 of Schedule B and for that purpose it is necessary to issue Corrigendum for the same.

Now, therefore, following Corrigendum is issued in respect of such corrections for the said Sanctioned Modifications of Schedule B;

### Schedule

Details of Notice	EP No.	Column No.	Instead of	Read as
1	2	3	4	5
Schedule B of the Notice No. TPS-1818/766/CR-185/18/EP Publish/UD-13, dated 27th July 2018.	1	5	Site No. 10 Garden is proposed to be deleted.	Site No. 10, Garden is proposed to be deleted and included in Residential Zone.

**Schedule--contd.**

1	2	3	4	5
	4	4 and 5	12.0 mtrs.	15.0 mtrs.
	7	5 (iv)	Site No. 12	Site No. 14
	15	5	5000.00 sq. mtrs.	3200.00 sq. mtrs.
	22	5	4000.00 sq. mtrs.	6000.00 sq.mtrs.
	30	5	Gat No. 174	Gat No. 181
	33	5	Site No. 1, H.S. and P. G. is proposed to be deleted and included in Residential Zone.	Site No. 1, H.S. and P.G. is proposed to be deleted and included in Green Zone.

Copy of this corrigendum is kept open for the inspection of the public in the office of Chief Officer, Jejuri, Municipal Council, Jejuri, during office hours on all working days for a period of 30 days.

This Notice shall also be published on the Government website at [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम).

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. M. PAWAR,**

Under Secretary to Government.

**जिल्हादंडाधिकारी यांजकडून**

शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ सोबतची सहपत्रे  
परिशिष्ट-४

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५

**विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका**

- संदर्भ :** (१) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-१७०४/१०९२/प्र. क्र. १८५/२००४/५, दिनांक २ एप्रिल २००५.  
(२) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-४१०२/२/प्र. क्र. ३७/२००२/५, दिनांक २१ एप्रिल २००५.  
(३) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/०७/५, दिनांक २५ जुलै २००७.  
(४) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-२००७/३६६/०७/५, दिनांक २४ मार्च २००८.  
(५) शासन सा.प्र. विभाग शुद्धीपत्रक क्र. विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९/५, दिनांक १ ऑगस्ट २००८.  
(६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.  
(७) शासन सा. प्र. विभागाकडील निर्णय क्र. विकाअ-२००६/२९८/प्र. क्र. ६/०७/५, दिनांक ७ एप्रिल २००७.  
(८) शासन सा. प्र. विभागाकडील पत्र क्र. विकाअ-१११७/२७८/प्र. क्र. १११/५, दिनांक ६ सप्टेंबर २०१७.

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-२/१९.--संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हाधिकारी, जिल्हा सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकार्यांची राहील.

तसेच ज्या पदामुळे (नगरसेवक/जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इ.) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती. ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४).

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ कागदपत्रांच्या "साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सहीकरून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा तथापि, त्यांनी त्यांच्या कुटुंबाही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी "ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी" यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी "उत्पन्नाचे प्रमाणपत्र" देवू नये.

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्हाची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवायसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका वाळवा

अनु. क्र.	विशेष कार्यकारी अधिकारी यांची नावे	निवासस्थानाचा पत्ता	संबंधित पोलीस स्टेशनचे नाव
१	२	३	४
१	राजेंद्र विलास मगदूम	मु. पो. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२	संतोष श्रीपती धनवट	मु. पो. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३	प्रशांत सुभाष पाटील	मु. पो. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
४	हरी विठ्ठल पाटील	मु. पो. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
५	अनिल शामराव पाटील	मु. पो. शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
६	विजय श्रीपती चव्हाण	मु. पो. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
७	पोपट मारुती सुतार	मु. पो. बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
८	उत्तम महादेव साळुंखे	मु. पो. बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
९	दिपक रघुनाथ पाटील	मु. पो. मिरजवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१०	आनंदा कृष्णा पाटील	मु. पो. भडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा

अनुसूची--चालू

१	२	३	४
११	अशोक शिवाजी पाटील	मु. पो. भडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१२	साहेबराव आनंदराव पवार	मु. पो. शिरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१३	अभिजित रामचंद्र खोत	मु. पो. पडवळवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१४	राजाराम पांडुरंग पाटील	मु. पो. नागाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१५	सुरज रामचंद्र पवार	मु. पो. अहिरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१६	धनराज शिवाजी खामकर	मु. पो. अहिरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१७	अविनाश आपासो सपकाळ	मु. पो. गाताडवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१८	शहाजी बाळासाहेब फाळके	मु. पो. फाळकेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
१९	प्रशांत आबासो पाटील	मु. पो. फाळकेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२०	श्रीमती पूनम निलेश कुलकर्णी	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२१	शशिकांत राजाराम भांबुरे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२२	श्रीमती उषा सतीश बापट	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२३	किरण गुरुलिंग महाजन	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२४	राजाराम विठ्ठल मोहिते	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२५	किरण सोनाजी गायकवाड	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२६	मोहनराव ज्ञानदेव पाटील	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२७	अनंतकुमार विश्वनाथ पोळ	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२८	तानाजी काशिनाथ सूर्यवंशी	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
२९	अजित लालासो घबक	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३०	प्रकाश आनंदराव शिंदे	मु. पो. शिरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३१	चंद्रकांत भूपाल चौगुले	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३२	चंद्रकांत बाबुराव लांडे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३३	श्रीरंग मारुती पवार	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३४	संकेत संजय पाटील	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३५	दत्तात्रय महादेव हिप्परकर	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३६	संतोष संपतराव शिंदे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३७	प्रकाश दत्तात्रय शिंदे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३८	दिपक सुकुमार थोटे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
३९	अभिजित अरुण शिंदे	मु. पो. वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
४०	नेताजी भास्करराव पाटील	मु. पो. वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
४१	आशिष जयवंत काळे	मु. पो. बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा
४२	मारुती दत्तात्रय खोत	मु. पो. बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	आष्टा

वि. ना. काळम,  
जिल्हादंडाधिकारी, सांगली.



शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ सोबतची सहपत्रे  
परिशिष्ट-४

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५  
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

- संदर्भ : (१) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-१७०४/१०९२/प्र. क्र. १८५/२००४/५, दिनांक २ एप्रिल २००५.  
(२) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-४१०२/२/प्र. क्र. ३७/२००२/५, दिनांक २१ एप्रिल २००५.  
(३) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/०७/५, दिनांक २५ जुलै २००७.  
(४) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-२००७/३६६/०७/५, दिनांक २४ मार्च २००८.  
(५) शासन सा.प्र. विभाग शुद्धीपत्रक क्र. विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९/५, दिनांक १ ऑगस्ट २००८.  
(६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.  
(७) शासन सा. प्र. विभागाकडील निर्णय क्र. विकाअ-२००६/२९८/प्र. क्र. ६/०७/५, दिनांक ७ एप्रिल २००७.  
(८) शासन सा. प्र. विभागाकडील पत्र क्र. विकाअ-१११७/२७८/प्र. क्र. १११/५, दिनांक ६ सप्टेंबर २०१७.

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-२/१९.--संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हाधिकारी, जिल्हा सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची राहील.

तसेच ज्या पदामुळे (नगरसेवक/जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इ.) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती. ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४).

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ कागदपत्रांच्या "साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सहीकरून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी "ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी" यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी "उत्पन्नाचे प्रमाणपत्र" देवू नये.

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहिल व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्हाची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवायसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका पलूस

अनु. क्र.	विशेष कार्यकारी अधिकारी यांची नावे	निवासस्थानाचा पत्ता	संबंधित पोलीस स्टेशनचे नाव
१	२	३	४
१	अतुल अरुण चौगुले	मु. पो. अंकलखोप, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२	प्रदिप रंगराव सुर्यवंशी	मु. पो. खोलेवाडी (सुर्यगाव), तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
३	जयवंत ज्ञानू गायकवाड	मु. पो. पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
४	श्रीमती किर्ती सचिन भोरे	मु. पो. पलूस कॉलनी, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
५	विजयकुमार पांडुरंग पाटील	मु. पो. इनामपट्टा, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
६	शिवाजी आण्णाप्पा आंबी	मु. पो. विद्यानगर, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
७	श्रीमती मनिषा अजय कांबळे	मु. पो. जुना बाबवंडे रोड, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली.	भिलवडी
८	श्रीमती छाया विजय पाटील	मु. पो. घोगाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
९	संभाजी शिवाजी मोहिते	मु. पो. पुणंदी, इंगळेवस्ती, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१०	श्रीमती मिना राकेश तिरमारे	मु. पो. दुधोडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
११	योगेश बाळकृष्ण जाधव	मु. पो. दुधोडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१२	निलेश कृष्णा पतंगे	मु. पो. तुपारी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१३	अशोक कृष्णा पाटील	मु. पो. तुपारी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१४	सुरेश सदाशिव जंगम	मु. पो. कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१५	प्रदीप मधुकर चिटणीस	मु. पो. कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१६	प्रमोद बाबुराव विभुते	मु. पो. कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१७	प्रशांत धोंडिराम येसुगडे	मु. पो. समर्थ कॉलनी, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
१८	चंद्रदीप सुर्यकांत बुचडे	मु. पो. चौडेश्वरी मंदिराजवळ, पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली.	भिलवडी
१९	जीवन लालासो मोरे	मु. पो. कृषीनगर पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२०	अभिजीत अशोक कासार	मु. पो. पलूस कॉलनी पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२१	आण्णासो बाबुराव पाटील	मु. पो. आमणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२२	श्रीमती सविता दिपक भोसले	मु. पो. आमणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२३	दिपक बाळासो राडे	मु. पो. आमणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२४	प्रकाश आबासो पाटील	मु. पो. आमणापूर, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२५	नामदेव तातोबा कदम	मु. पो. कदम गल्ली, आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२६	सुर्यकांत गणपती जाधव	मु. पो. जाधवनगर, आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी
२७	महेश पांडुरंग माळी	मु. पो. पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली	भिलवडी

वि. ना. काळम,  
जिल्हादंडाधिकारी, सांगली.

शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ सोबतची सहपत्रे

परिशिष्ट-४

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

- संदर्भ : (१) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-१७०४/१०९२/प्र. क्र. १८५/२००४/५, दिनांक २ एप्रिल २००५.  
(२) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-४१०२/२/प्र. क्र. ३७/२००२/५, दिनांक २१ एप्रिल २००५.  
(३) शासन निर्णय- सा.प्र.वि.क्र. विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/०७/५, दिनांक २५ जुलै २००७.  
(४) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-२००७/३६६/०७/५, दिनांक २४ मार्च २००८.  
(५) शासन सा.प्र. विभाग शुद्धीपत्रक क्र. विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९/५, दिनांक १ ऑगस्ट २००८.  
(६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.  
(७) शासन सा. प्र. विभागाकडील निर्णय क्र. विकाअ-२००६/२९८/प्र. क्र. ६/०७/५, दिनांक ७ एप्रिल २००७.

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-२६/१९.-संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हाधिकारी, जिल्हा सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापेकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची राहील.

तसेच ज्या पदामुळे (नगरसेवक/जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इ.) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती. ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४).

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ कागदपत्रांच्या "साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सहीकरून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी "ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी" यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी "उत्पन्नाचे प्रमाणपत्र" देवू नये.

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहिल व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्हाची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवायसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका वाळवा

अनु. क्र.	विशेष कार्यकारी अधिकारी यांची नावे	निवासस्थानाचा पत्ता	संबंधित पोलीस स्टेशनचे नाव
१	२	३	४
१	सतिश शिवाजी महाडीक	मु. पो. कापुसखेड नाका, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
२	शेरनबाब शमशुद्दीन देवळे	मु. पो. गोर्डे चौक, आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	आष्टा
३	श्रीमती प्रतिभा जनार्दन पेटारे	मु. पो. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	आष्टा
४	श्रीमती मनिषा प्रभाकर जाधव	मु. पो. आष्टा, जाधव बोडके मळा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	आष्टा
५	श्रीमती तेजश्री अनिल बोंडे	मु. पो. आष्टा, (मिरज वेस), तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	आष्टा

वि. ना. काळम,  
जिल्हादंडाधिकारी, सांगली.

सांगली, २१ जानेवारी २०१९.

#### प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

#### अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५६/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

#### अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५६/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून सांगली जिल्ह्याच्या, कडेगाव तालुक्यातील वांगी या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या वांगी-पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील वांगी-पूर्व या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची  
जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गावाचे नाव

मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर

१

२

वांगी पूर्व

५५५ ते ७९९, ८०१ ते १५८८, १६४३ ते २११२, २११५ ते २२५०.

वांगी

१ ते ५५४, ८००, १५८९ ते १६४२, २११३, २११४, २२५१ ते ३२९३ व मूळ गावठाण.

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहिल, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

परिशिष्ट-अ

मौजे वांगी, तालुका कडेगाव या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या वांगी-पूर्व या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	वांगी	वांगी-पूर्व	वांगी
२	कुटुंबाची संख्या	१८९०	६६९	१२२१
३	लोकसंख्या	९८९५	३४९९	६३९६
४	एकूण सर्व्हे नंबर/गट नंबर, वाडी नंबर इ.	३८८८	२०२८	१८६०
५	क्षेत्र (हेक्टर आर)	३६०५.०६	१७०४.४०	१९००.६६
६	आकार (रुपये पै.)	६२६४.८६	३०७५.३७	३१८९.४९
७	लागवडीलायक क्षेत्र	३१९४.३८	१६२३.०७	१५७१.३१
८	बिगर लागवडी लायक क्षेत्र	२८०.०१	११७.७२	१६२.२९
९	(अ) बिनआकारी अनऑक्जुपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	२५.१०	नाही	२५.१०
१०	वन क्षेत्र	६०.०१	८.६०	५१.४१
११	गावठाण क्षेत्र	१७.९१	नाही	१७.९१
१२	स्मशान/दफन भूमी	०.१३	०.०४	०.०९
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	२७.५६	४.४४	२३.१२
१५	सार्वजनिक शाळा	आहे	आहे	आहे
१६	सार्वजनिक दवाखाने	आहे	०.०५	--
१७	पिण्याचे पाण्याची सोय	आहे	आहे	आहे
१८	ग्रामपंचायत	आहे	नाही	आहे.
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	३८८८	५५५ ते ७९९, ८०१ ते १५८८, १६४३ ते २११२, २११५ ते २२५०.	१ ते ५५४, ८००, १५८९ ते १६४२, २११३, २११४, २२५१ ते ३२९३ व मूळ गावठाण.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

**By In Charge Additional Collector**

*Maharashtra Land Revenue Code, 1966*

**Final Notification**

No. RB/ADM/RR-56/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 14th January 2019 and by this, the notice is issued.

**Final Notification**

No. RB-2/ADM/RR-56/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 14th January 2019 constitute the New Village namely Wangi East out of original Village Wangi of the Kadegaon taluka of the Sangli District to be a village to be called Wangi East in the Kadegaon taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Wangi-East shall have right over assigned land of the residuary Wangi village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

**Schedule**

**District Sangli, taluka Kadegaon**

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Wangi-East	555 to 799, 801 to 1588, 1643 to 2112, 2115 to 2250.
Wangi	1 to 554, 800, 1589 to 1642, 2113, 2114, 2251 to 3293 and Original gavthan.

**Note :** A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

**Annexure-A**

**Information about the Wangi under the Wangi East village in taluka Kadegaon in the Sangli district to be converted in to village**

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Wangi	Wangi East	Wangi
2	No. of families	1890	669	1221
3	Population as ascertained by the Tahsildar.	9895	3499	6396
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	3888	2028	1860
5	Area (Hectare Are )	3605.06	1704.40	1900.66
6	Assessment	6264.86	3075.37	3189.49
7	Cultivable Area	3194.38	1623.07	1571.31

**Annexure-A-contd.**

1	2	3	4	5
8	Uncultivable Area	280.01	117.72	162.29
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	25.10	No	25.10
10	Forests	60.01	8.60	51.41
11	Gaothan area	17.91	No	17.91
12	Burial Ground	0.13	0.04	0.09
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	27.56	4.44	23.12
15	Public Schools	Yes	Yes	Yes
16	Public Dispensary	Yes	0.05	--
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	Yes	No	Yes
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	3888	555 to 799, 801 to 1588, 1643 to 2112, 2115 to 2250.	1 to 554, 800, 1589 to 1642, 2113, 2114, 2251 to 3293 original Gavthan.

**Dr. TRIGUN KULKARNI,**  
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 14th January 2019.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

**अंतिम अधिसूचना**

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५७/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

**अंतिम अधिसूचनेचा मसुदा**

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५७/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून सांगली जिल्ह्याच्या, पलूस तालुक्यातील मौजे कुंडल, तालुका पलूस या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्संचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या कुंडल-१ या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील कुंडल-१ या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका पलूस

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
कुंडल-१	२६३ ते ३१५, ३१६, ३१८ ते ३४६, ३४९ ते ३५०, ३५२ ते ३५९, ३६१ ते ३७८, ३८० ते ४०१, ४०३-अ, ४०३-ब, ४०५ ते ४०६, ४०८/१ ते ४१२, ४१५ ते ४१९, ४२१ ते ४२५, ४२७ ते ४३२-ड, ४३४ ते ४८५-ब, ३८७ ते ४९८, ५००-अ ते ५०४-ब, ५०७ ते ५१०-ब, ५१२ ते ५१३, ५१५ ते ५१६, ५२० ते ५३०, ५३२ ते ५४८, ५९१ ते ५९८, ६०१ ते ६१८, ६२० ते ६५३, ६५५ ते ६६२, ७३८ ते ७३९-ब, ७४४, ७४६ ते ७६०, ७६२ ते ७६६, ७६८ ते ७६९-ब, ७७१ ते ८७०, ८७२ ते ८८०/२, ८८२ ते ८८३, ८८५ ते ९२६, ९२८ ते ९५९-ब, ९६२ ते ९६४-ब, ९६६ ते ९८९, ९९१ ते १०१०, १०१२-अ ते १०१२-ब, १०१५ ते १०२०/६, १०२३ अ ते १०६४, १०६६-अ ते १०७६, १०७८, १०८० ते ११०५, ११०७ ते १२७८-ब, १२८१ ते १४०३-क, १४५१ ते १४५५-ब, १४७४ ते १५९१, ७२५, १७५०, ३०२९, ३०३३ ते ३०३५, ३०५९ ते ३०६०, ३०६६ ते ३०६७, ३०६९ ते ३०७१, ३०७४, ३०७६, ३०७८, ३०८१ ते ३०८२.
कुंडल	१ ते २६२, ३१७, ३४७ ते ३४८, ३५१, ३६०, ३७९, ४०२, ४०४, ४०७, ४१३ ते ४१४, ४२०, ४२६, ४३३, ४६९, ४८६, ४९९, ५०५ ते ५०६, ५११, ५१४, ५१७ ते ५१९, ५३१, ५४९ ते ५९०, ५९९ ते ६००, ६१९, ६५४, ६६३, ६६४ ते ७३७-ब, ७४० ते ७४३, ७४५, ७६१, ७६७, ७७०, ८७१, ८८१, ८८४, ९२७, ९६० ते ९६१, ९६५, ९९०, १०११, १०१३ ते १०१४, १०२१ ते १०२२, १०६५, १०७७, १०७९, ११०६, १२७९ ते १२८०, १४०४-अ ते १४५०-ड, १४५६-अ ते १४७३, १५९२ ते १७२४, १७२६ ते १७४९, १७५१ ते ३०२८, ३०३० ते ३०३२, ३०३६ ते ३०५८, ३०६१ ते ३०६५, ३०६८, ३०७२ ते ३०७३, ३०७५, ३०७७, ३०७९ ते ३०८०-ब, ३०८३ ते ३०८५.

**टीप :** नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

### परिशिष्ट-अ

मौजे कुंडल, तालुका पलूस या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्चनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या कुंडल-१ या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावाचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	कुंडल	कुंडल-१	कुंडल
२	कुटुंबाची संख्या	२८५६	२३९३	४६३
३	लोकसंख्या	१८२८७	१६८१०	१४७७
४	एकूण सर्व्हे नंबर/गट नंबर, वाडी नंबर इ.	३६०२	२३०८	१२९४
५	क्षेत्र (हेक्टर आर)	२७६८.४१	१८३०.४४	८२५.७८
६	आकार (रुपये पै.)	१११२५.७९	५४३७.६१	५३४८.६७
७	लागवडीलायक क्षेत्र	२४१२.५६	१६१८.२३	८०४.९१
८	बिगर लागवडीलायक क्षेत्र	९०.३८	४९.४७	६४.५७
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	५.१५	५.१५	--



परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
१०	वन क्षेत्र	१५०.८३	१५०.८३	--
११	गावठाण क्षेत्र	४०.३	४०.३	--
१२	स्मशान/दफन भूमी	०.२८	०.२८	--
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	१३.४२	१०.७४	२.६८
१५	सार्वजनिक शाळा	१.२	१.२	--
१६	सार्वजनिक दवाखाने	०.३२	०.३२	--
१७	पिण्याचे पाण्याची सोय	होय	होय	होय
१८	ग्रामपंचायत/नगरपरिषद	कुंडल	कुंडल	कुंडल
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	३६०२	२६३ ते ३१५, ३१६, ३१८ ते ३४६, ३४९ ते ३५०, ३५२ ते ३५९, ३६१ ते ३७८, ३८० ते ४०१, ४०३-अ, ४०३ ब, ४०५ ते ४०६, ४०८/१ ते ४१२, ४१५ ते ४१९, ४२१ ते ४२५, ४२७ ते ४३२ ड, ४३४ ते ४८५-ब, ३८७ ते ४९८, ५००-अ ते ५०४ ब, ५०७ ते ५१० ब, ५१२ ते ५१३, ५१५ ते ५१६, ५२० ते ५३०, ५३२ ते ५४८, ५९१ ते ५९८, ६०१ ते ६१८, ६२० ते ६५३, ६५५ ते ६६२, ७३८ ते ७३९ ब, ७४४, ७४६ ते ७६०, ७६२ ते ७६६, ७६८ ते ७६९ ब, ७७१ ते ८७०, ८७२ ते ८८०/२, ८८२ ते ८८३, ८८५ ते ९२६, ९२८ ते ९५९ ब, ९६२ ते ९६४ ब, ९६६ ते ९८९, ९९१ ते १०१०, १०१२-अ ते १०१२ ब, १०१५ ते १०२०/६, १०२३ अ ते १०६४, १०६६-अ ते १०७६, १०७८, १०८० ते ११०५, ११०७ ते १२७८ ब, १२८१ ते १४०३-क, १४५१ ते १४५५ ब, १४७४ ते १५९१, ७२५, १७५०, ३०२९, ३०३३ ते	१ ते २६२, ३१७, ३४७ ते ३४८, ३५१, ३६०, ३७९, ४०२, ४०४, ४०७, ४१३ ते ४१४, ४२०, ४२६, ४३३, ४६९, ४८६, ४९९, ५०५ ते ५०६, ५११, ५१४, ५१७ ते ५१९, ५३१, ५४९ ते ५९०, ५९९ ते ६००, ६१९, ६५४, ६६३, ६६४ ते ७३७ ब, ७४० ते ७४३, ७४५, ७६१, ७६७, ७७०, ८७१, ८८१, ८८४, ९२७, ९६० ते ९६१, ९६५, ९९०, १०११, १०१३ ते १०१४, १०२१ ते १०२२, १०६५, १०७७, १०७९, ११०६, ११०८-अ ते ११५०-ड, ११५५-अ ते ११७३, ११९२ ते ११७२४, ११७२६ ते ११७४९, ११७५१ ते ३०२८, ३०३० ते ३०३२, ३०३६ ते ३०५८, ३०६१ ते ३०६५, ३०६८, ३०७२ ते ३०७३, ३०७५, ३०७७, ३०७९ ते ३०८०-ब, ३०८३ ते ३०८५.

परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
			३०३५, ३०५९ ते	
			३०६०, ३०६६ ते	
			३०६७, ३०६९ ते	
			३०७१, ३०७४, ३०७६,	
			३०७८, ३०८१ ते	
			३०८२.	

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १४ जानेवारी २०१९.

*Maharashtra Land Revenue Code, 1966*

**Final Notification**

No. RB/ADM/RR-57/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 14th January 2019 and by this, the notice is issued.

**Final Notification**

No. RB-2/ADM/RR-57/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 14th January 2019 constitute the New Village namely Kundal-1 out of original Village Kundal of the Palus taluka of the Sangli District to be a village to be called Kundal-1 in the Palus taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Kundal-1 shall have right over assigned land of the residuary Kundal village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

**Schedule**

**District Sangli, taluka Palus**

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Kundal-1	263 to 315, 316, 318 to 346, 349 to 350, 352 to 359, 361 to 378, 380 to 401, 403-A, 403 B, 405 to 406, 408/1 to 412, 415 to 419, 421 to 425, 427 to 432 D, 434 to 485 B, 387 to 498, 500-A to 504 B, 507 to 510-B, 512 to 513, 515 to 516, 520 to 530, 532 to 548, 591 to 598, 601 to 618, 620 to 653, 655 to 662, 738 to 739 B, 744, 746 to 760, 762 to 766, 768 to 769 B, 771 to 870, 872 to 880/2, 882 to 883, 885 to 926, 928 to 959 B, 962 to 964 B, 966 to 989, 991 to 1010, 1012-A to 1012-B, 1015 to 1020/6, 1023A to 1064, 1066-A to 1076, 1078, 1080 to 1105, 1107 to 1278 B, 1281 to 1403-C, 1451 to 1455 B, 1474 to 1591, 725, 1750, 3029,

**Schedule—contd.**

1

2

Kundal

3033 to 3035, 3059 to 3060, 3066 to 3067, 3069 to 3071, 3074, 3076, 3078, 3081 to 3082.

1 to 262, 317, 347 to 348, 351, 360, 379, 402, 404, 407, 413 to 414, 420, 426, 433, 469, 486, 499, 505 to 506, 511, 514, 517 to 519, 531, 549 to 590, 599 to 600, 619, 654, 663, 664 to 737 B, 740 to 743, 745, 761, 767, 770, 871, 881, 884, 927, 960 to 961, 965, 990, 1011, 1013 to 1014, 1021 to 1022, 1065, 1077, 1079, 1106, 1279 to 1280, 1404-A to 1450-D, 1456-A to 1473, 1592 to 1724, 1726 to 1749, 1751 to 3028, 3030 to 3032, 3036 to 3058, 3061 to 3065, 3068, 3072 to 3073, 3075, 3077, 3079 to 3080-B, 3083 to 3085.

**Note :** A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

**Annexure-A**

**Information about the Kundal under the Kundal-1 village in taluka Palus in the Sangli district to be converted in to village**

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Kundal	Kundal-1	Kundal
2	No. of families	2856	2393	493
3	Population as ascertained by the Tahasildar.	18287	16810	1477
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	3602	2308	1294
5	Area (Hectare Are )	2768.41	1830.44	825.78
6	Assessment	11125.79	5437.61	5348.67
7	Cultivable Area	2412.56	1618.23	804.91
8	Uncultivable Area	90.38	49.47	64.57
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	5.15	5.15	--
10	Forests	150.83	150.83	--
11	Gaothan area	40.30	40.3	--
12	Burial Ground	0.28	0.28	--
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	13.42	10.74	2.68
15	Public Schools	1.2	1.2	--
16	Public Dispensary	0.32	0.32	--
17	Drinking Water (Available or Not)	0.82	0.82	--
18	Village Panchayat	Kundal	Kundal	Kundal
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	3888	263 to 315, 316, 318 to 346, 349 to 350, 352 to	

**Annexure-A-contd.**

1	2	3	4	5
			359, 361 to 378, 380 to 401, 403- A, 403 B, 405 to 406, 408/1 to 412, 415 to 419, 421 to 425, 427 to 432 D, 434 to 485 B, 387 to 498, 500-A to 504 B, 507 to 510 B, 512 to 513, 515 to 516, 520 to 530, 532 to 548, 591 to 598, 601 to 618, 620 to 653, 655 to 662, 738 to 739 B, 744, 746 to 760, 762 to 766, 768 to 769 B, 771 to 870, 872 to 880/2, 882 to 883, 885 to 926, 928 to 959 B, 962 to 964 B, 966 to 989, 991 to 1010, 1012-A to 1012 B, 1015 to 1020/6, 1023A to 1064, 1066-A to 1076, 1078, 1080 to 1105, 1107 to 1278 B, 1281 to 1403-C, 1451 to 1455 B, 1474 to 1591, 725, 1750, 3029, 3033 to 3035, 3059 to 3060, 3066 to 3067, 3069 to 3071, 3074, 3076, 3078, 3081 to 3082.	1 to 262, 317, 347 to 348, 351, 360, 379, 402, 404, 407, 413 to 414, 420, 426, 433, 469, 486, 499, 505 to 506, 511, 514, 517 to 519, 531, 549 to 590, 599 to 600, 619, 654, 663, 664 to 737 B, 740 to 743, 745, 761, 767, 770, 871, 881, 884, 927, 960 to 961, 965, 990, 1011, 1013 to 1014, 1021 to 1022, 1065, 1077, 1079, 1106, 1279 to 1280, 1404-A to 1450- D, 1456-A to 1473, 1592 to 1724, 1726 to 1749, 1751 to 3028, 3030 to 3032, 3036 to 3058, 3061 to 3065, 3068, 3072 to 3073, 3075, 3077, 3079 to 3080-B, 3083 to 3085.

**Dr. TRIGUN KULKARNI,**

In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 14th January 2019.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

### अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५८/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

### अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५८/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक १४ जानेवारी २०१९ पासून सांगली जिल्ह्याच्या, मौजे पलूस, तालुका पलूस या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या पलूस-१ या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील पलूस-१ या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका पलूस

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
पलूस-१	५२७ ते २०६४, २४७८ ते ३०८३
पलूस	१ ते ५२६, २०६५ ते २४७७

**टीप :** नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

### परिशिष्ट-अ

मौजे पलूस, तालुका पलूस या सजाचे नवीन तलाठी सजा पुनर्रचनेमध्ये दोन सजे निर्माण केले असून नवीन निर्माण होणाऱ्या पलूस-१ या सजास स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसुली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	पलूस	पलूस-१	पलूस
२	कुटुंबाची संख्या	५८१७	४२७६	१५४१
३	लोकसंख्या	२६१६२	१५७३३	१०४२९
४	एकूण सर्व्हे नंबर/गट नंबर, वाडी नंबर इ.	३०८३	२२४५	१२२२
५	क्षेत्र (हेक्टर आर)	२७९३.००	१०९५.९४	१५७०.७८
६	आकार (रुपये पै.)	९५९२.६३	२६११.७०	७०४१.८०
७	लागवडीलायक क्षेत्र	२४३६.३९	९१०.३२	१५२६.०७
८	बिगर लागवडीलायक क्षेत्र	३३६३५१.०६	३१५७५२.७७	२०५९८.२९
९	(अ) बिनआकारी अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	१०.६०	१०.६०	--

परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
१०	वन क्षेत्र	२७.०८	२७.०८	--
११	गावठाण क्षेत्र	२६.०८	२६.०८	--
१२	स्मशान/दफन भूमी	०.५०	०.४४	०.०६
१३	खळे	--	--	--
१४	सार्वजनिक रस्ते	२७.८५	१७.७४	१०.११
१५	सार्वजनिक शाळा	२१.०१	२१.०१	--
१६	सार्वजनिक दवाखाने	२.००	२.००	--
१७	पिण्याचे पाण्याची सोय	०.१३.८५	०.१३.८५	--
१८	ग्रामपंचायत/नगरपरिषद	पलूस	पलूस	पलूस
१९	गावांना प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/ सर्व्हे नंबर	३०८३	५२७ ते २०६४ २४७८ ते ३०८३	१ ते ५२६, २०६५ ते २४७७.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १४ जानेवारी २०१९.

*Maharashtra Land Revenue Code, 1966*

**Final Notification**

No. RB/ADM/RR-58/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 14th January 2019 and by this, the notice is issued.

**Final Notification**

No. RB-2/ADM/RR-58/2018.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 14th January 2019 constitute the New Village namely Palus-1 out of original Village Palus of the Palus taluka of the Sangli District to be a village to be called Palus-1 in the Palus taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Palus-1 shall have right over assigned land of the residuary Palus village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

**Schedule**

**District Sangli, taluka Palus**

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Palus-1	527 to 2064, 2478 to 3083
Palus	1 to 526, 2065 to 2477

**Note :** A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

**Annexure-A**

**Information about the Palus-1 under the Palus-1 village in taluka Palus in the Sangli district to be converted in to village**

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadi in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Palus	Palus-1	Palus
2	No. of families	5817	4276	1541
3	Population as ascertained by the Tahasildar.	26162	15733	10429
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	3083	2245	1222
5	Area (Hectare Are )	2793.00	1095.94	1570.48
6	Assessment	9592.63	2611.70	7041.80
7	Cultivable Area	2436.39	910.32	1526.07
8	Uncultivable Area	336351.06	315752.77	20598.29
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	10.60	10.60	--
10	Forests	27.08	27.08	--
11	Gaothan area	26.08	26.08	--
12	Burial Ground	0.50	0.44	0.06
13	Threshing Floor	--	--	--
14	Public Roads	27.85	17.74	10.11
15	Public Schools	21.01	21.01	--
16	Public Dispensary	2.00	2.00	--
17	Drinking Water (Available or Not)	0.13.85	0.13.85	--
18	Nagarparishad	Palus	Palus	Palus
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	2083	527 to 2064, 2478 to 3083.	1 to 526, 2065 to 2477.

**Dr. TRIGUN KULKARNI,**  
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 14th January 2019.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

### प्रारूप अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५०/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अंतिम अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक १९ जानेवारी २०१९ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देणेत येत आहे की, मी, उक्त मसुदा दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ नंतर विचारात घेईन.

उक्त मसुदासंबंधी कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील, त्या मी विचारात घेईन.

### प्रारूप अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर-५०/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा याद्वारे दिनांक १९ जानेवारी २०१९ पासून सांगली जिल्ह्याच्या, कडेगाव तालुक्यातील चिंचणी, तालुका कडेगाव येथील वाडीला वाजेगाव या प्रचलित नावाने स्वतंत्र महसूली गावचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

### अनुसूची

#### जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गावाचे नाव	मूळ गट नंबर/सर्व्हे नंबर
१	२
वाजेगाव	१५५, १२३१ ते १३४१, १४३६ ते १४५३, १९९०.
चिंचणी	१ ते १५४, १५६ ते १२३०, १३४२ ते १४३५, १४५४ ते १९८९, १९९१ ते १९९९.

**टीप :** नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

### परिशिष्ट-अ

मौजे चिंचणी येथील वाडी वसाहत वाजेगाव या स्वतंत्र महसूली गावात रूपांतर करणेबाबत.

अ. क्र.	माहितीचा प्रकार	मूळ गाव	वाडीचे नवीन महसूली गावात रूपांतर झालेले गाव	मूळ खंडनाळ गावचे शिल्लक क्षेत्र
१	२	३	४	५
१	नाव	चिंचणी	वाजेगाव	चिंचणी
२	कुटुंबाची संख्या	१६६३	९९	१५६४
३	गावातील लोकसंख्या	५४६४	३८९	५०७५
४	एकूण सर्व्हे नंबर/गट नंबर, पार्सी नंबर इ.	१९९९	१३१	१८६८
५	क्षेत्र (हेक्टर आर)	२१२२.३३	१८०.००	१९४२.३३
६	आकार	४७५८.५३	१४३.६७	४६१४.८६
७	लागवडीलायक क्षेत्र	१६५५.७३.५०	११६.१७	१५३९.५६.५०
८	बिगर लागवडीलायक क्षेत्र	४६६.५९.५०	६३.८३	४०२.७६.५०



परिशिष्ट-अ--चालू

१	२	३	४	५
९	(अ) अन असेसड, अनऑक्युपाइड सरकारी जमीन.	--	--	--
	(ब) गायरान जमिनीचे क्षेत्र (गुरेचरण)	--	--	--
१०	वन क्षेत्र	११९.०५	५०.९९	६८.०६
११	गावठाण क्षेत्र	१७.३०	२.००	१५.३०
१२	स्मशान/दफन भूमी	०.०६	०.०१	०.०५
१३	खळे	१७.३०	२.००	१५.३०
१४	सार्वजनिक रस्ते	१२.७४	--	१२.७४
१५	सार्वजनिक शाळा	४	१	३
१६	सार्वजनिक दवाखाने	२	--	२
१७	गावात पिण्याचे पाण्याची सोय	होय	होय	होय
१८	ग्रामपंचायत	होय	होय	होय
१९	मूळ व नवीन गावास प्रत्यक्षात दिलेले गट नंबर/सर्व्हे नंबर	१ ते १९९९	१५५, १२३१ ते १३४१, १४३६ ते १४५३, १९९०.	१ ते १५४, १५६ ते १२३०, १३४२ ते १४३५, १४५४ ते १९८९, १९९१ ते १९९९.

डॉ. त्रिगुण कुलकर्णी,

प्रभारी अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १९ जानेवारी २०१९.

*Maharashtra Land Revenue Code, 1966*

**Draft Notification**

No. RB/ADM/RR-50/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby notify the effect from the 19th January 2019 and by this, the notice is issued that, I am, going to consider that draft after dated 18th February 2019.

I'll consider all the objection and suggesstions, Which will received to me before the prescribed date.

**Draft Notification**

No. RB-2/ADM/RR-50/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Dr. Trigun Kulkarni, In Charge Additional Collector of Sangli District hereby, with effect from 19th January 2019 constitute the New Village namely Wajegaon out of original Village Chinchni of the Kadegaon taluka of the Sangli District to be a village to be called Wajegaon in the Kadegaon taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Wajegaon shall have right over assigned land of the residuary Chinchni village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

"A right of Way" on the existing roads is available to both the villages (New and residuary)

### Schedule

#### District Sangli, taluka Kadegaon

Name of Village	Actual Gat/Survey Nos. Allotted to village
1	2
Wajegaon	155, 1231 to 1341, 1436 to 1453, 1990
Chinchni	1 to 154, 156 to 1230, 1342 to 1435, 1454 to 1989, 1991 to 1999.

**Note :** A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

### Annexure-A

#### Information about the Wajegaon under the Chinchani village in taluka Kadegaon in the Sangli district to be converted in to village

Sr. No.	Factors	Original Village	New village after conversion of wadis in the village	Remaining original village
1	2	3	4	5
1	Name	Chinchni	Wajegaon	Chinchni
2	No. of families	1663	99	1564
3	Population as ascertained by the Tahasildar.	5464	389	5075
4	Total Survey Nos. Pardi Nos. etc.	1999	131	1868
5	Area (Hectare Are )	2122.33	180.00	1942.33
6	Assessment	4758.53	143.67	4614.86
7	Cultivable Area	1655.73.50	116.17	1539.56.50
8	Uncultivable Area	466.59.50	63.83	402.76.50
9	(a) Unassessed Unoccupied Govt. Land.	--	--	--
	(b) Area of grazing lands i.e. Gurecharan	--	--	--
10	Forests	119.05	50.99	68.06
11	Gaothan area	17.30	2.00	15.30
12	Burial Ground	0.06	0.01	0.05
13	Threshing Floor	17.30	2.00	15.30
14	Public Roads	12.74	--	12.74
15	Public Schools	4	1	3
16	Public Dispensary	2	--	2
17	Drinking Water (Available or Not)	Yes	Yes	Yes
18	Village Panchayat	Yes	Yes	Yes
19	Actual Gat No./Survey No. allotted to the villages.	1 to 1999	155, 1231 to 1341, 1436 to 1453, 1990.	1 to 154, 156 to 1230, 1342 to 1435, 1454 to 1989, 1991 to 1999.

**Dr. TRIGUN KULKARNI,**  
In Charge Additional Collector, Sangli.

Sangli, 19th January 2019.

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/सीआर-१५/२०१७.— या समक्रमांकाचे शासकीय अधिसूचनेद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित ३१ तलाठी सजाकरिता अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणेत आलेली होती. त्यापैकी करवीर-१ या तलाठी सजामध्ये, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक १० जानेवारी २०१९ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या, करवीर तालुक्यातील, सोबतचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या करवीर-१ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

करवीर-१, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक .--

भूमापन क्रमांक १२०, १२१, १२४, ९८३, ११७२ ते १२१०, १२१२ ते १२३०, १२३४ ते १४६३ व पर्डे क्रमांक १.

टीप.--(१) नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, १० जानेवारी २०१९.

BY ADDITIONAL COLLECTOR

Notification

No. Desk-IV/Gavthan/Van/CR-327/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Mr. Nandkumar Katkar, the Additional Collector of Kolhapur District, constitute a new village, in Karvir Taluka of Kolhapur District with effect from the dated 10th January 2019 to be a Village called Karvir-1 in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Survey Nos. included in new village Karvir-1, taluka Karvir.

Survey Nos. 120, 121, 124, 983, 1172 to 1210, 1212 to 1230, 1234 to 1463 and Parde No. 1.

**Note.--**(1) The villages of the new village have rights on land assigned as Gairan and land allotted as Cremation ground for village Karvir-1.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 10th January 2019.

## मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

### झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

### पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

#### झोपडपट्टी पुनर्वसन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ/प्र. क्र. १५८/१८७/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे आणि आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना उक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसक मे. डी. पी. असोसिएट्स यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक २८ जून २०१२ रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे. प्रस्तावाच्या अनुषंगाने उपआयुक्त वि.का.क्र. ४ तथा सक्षम प्राधिकारी, टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी स. नं. ५४६-ब-१, ब २-अ, ब २-क, ब ३/१ ते ब ३/६, ढोलेमळा, गुलटेकडी, पुणे या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चित केलेली आहे. उपआयुक्त वि. का. क्र. ४ तथा सक्षम प्राधिकारी, टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी दिनांक २३ मे २०१३ अन्वये सादर केलेल्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर जमिनीवर एकूण ७७ झोपडीधारकांपैकी असून त्यापैकी पात्र निवासी ६४, पात्र बिगर निवासी २ असे एकूण ६६ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरले आहेत. तसेच विषयांकित योजनेच्या हद्दी बाहेरील परंतु पुणे महानगरपालिकेच्या शाळेच्याजागेवरील एकूण निवासी ४ झोपडीधारक, उपआयुक्त वि.का.क्र. ३, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील दिनांक ९ ऑक्टोबर २०१३ च्या पत्रानुसार २ निवासी झोपडीधारक, मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अपिलामध्ये एकूण २ झोपडीधारक तसेच दिनांक ८ ऑगस्ट २०१४ रोजीच्या उपआयुक्त वि.का.क्र. ३, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील पत्रानुसार २ निवासी व २ बिगरनिवासी झोपडीधारक पुनर्वसन योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. असे एकूण ७४ निवासी व ४ बिगरनिवासी झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरलेले आहेत. योजना क्षेत्रातील पात्र झोपडीधारकांपैकी ९६.९६ टक्के झोपडीधारकांनी तसेच

योजना क्षेत्राबाहेरील पात्र झोपडीधारकांपैकी १०० टक्के झोपडीधारकांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकरिता विकसक मे. डी. पी. असोसिएट्स यांनी संमती दिली आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी असलेने व ती घोषित असलेने सदरचे क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून जाहीर करणे कामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असलेबद्दल माझी खात्री आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, १९७१ चे कलम ३ क (१) मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे कलम ३ क (२) मधील तरतुदीनुसार शिखरतक्रार निवारण समिती, ४ था मजला, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालय, प्रो. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-११ अपील दाखल करता येईल आणि उक्त शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

#### अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
सि.स.नं. ६०/१, (सि.स.नं. ५४६-ब-३/१), ढोलेमळा, गुलटेकडी, पुणे.	३३१.१३

#### चतुःसीमा

पूर्वेस.-- लागू सि.स.नं. ६१.  
पश्चिमेस.--लागू सि.स.नं. ८८-अ.  
उत्तरेस.-- सि.स.नं. ५८ व ५९-क.  
दक्षिणेस.--सि.स.नं. ६०/२.

सदरचा आदेश हा माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह देण्यात आला.

**पांडुरंग पोले,**

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २९ जानेवारी २०१९.

**अध्यक्षा यांजकडून**

सांगोले नगरपरिषद, सांगोले

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये.

**जाहीर सूचना**

क्रमांक सानपा-८/४४८/२०१९.--ज्याअर्थी, सांगोले शहराची विकास योजना (दुसरी सुधारित), मा. सचिव नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील जा. क्र. शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१७१४/१५१/प्र. क्र. ४२/१४/वि.यो. मंजूरी/नवि-१३, दिनांक ३० मे २०१५ अन्वये मंजूर करण्यात आली आहे व तिचा अंमल दिनांक ३० जुलै २०१५ रोजीपासून सुरू आहे.

ज्याअर्थी, सांगोले नगरपरिषदेच्या तिच्या मा. सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ३५, दिनांक ३ मे २०१८ अन्वये उक्त विकास योजना (दुसरी सुधारित) मध्ये उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये खालील फेरबदल करणेचे ठरविले आहे.

सांगोला नगरपरिषद हद्दीतील जुने आरक्षण क्रमांक ३३, जागा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित आहे. त्यामधील १३.७२ चौ. मी. एवढे क्षेत्र जागेवर जगद्गुरु श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा बसविणेचे ठरावानुसार प्रयोजनामध्ये समाविष्ट करणेचे आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त फेरबदलाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

जे नागरिक ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत त्यांच्या सूचना आणि हरकती लेखी स्वरूपात सादर करतील. त्यांचा विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करणेपूर्वी ही नगरपरिषद करील.

उक्त विकास योजनेत प्रस्तावित केलेला फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ नगरपालिकेच्या कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणेस ठेवणेत आलेला आहे.

सौ. राणी आनंदा माने,

अध्यक्षा,

सांगोले नगरपरिषद, सांगोले.

सांगोले, २९ जानेवारी २०१९.

**BY PRESIDENT**

**SANGOLA MUNICIPAL COUNCIL,  
SANGOLA**

*Notice under Section 37 (1) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**Public Notice**

No. SNP-8/448/2019.—Whereas, the Development Plan (Second Revision) partly sanctioned Sangola Municipal Council, district Solapur sanctioned by Secretary Urban Development Mantralaya, Mumbai vide Government Resolution TPS-1714/151/CR-42/14/DP Sanction/U.D.-13, dated 30th May 2015 and is came into force from dated 30th July 2015 ;

and whereas, Sangola Municipal Council under its General Body Resolution No, 35, dated 3rd May 2018 has resolved to effect the following modification under Section 37 of said Act.

If Development Plan of Sangola Municipal Council Old R.S.No. 33, Reserved for shopping complex. In which 13.72 sq. mtrs. Area shall be reserved for Jagadguru Shri Mahatma Basaveshwar Maharaj statue. That the body is making modification procedure.

And therefore, the notice is hereby published as required under Section 37 (1) of the said Act for inviting suggestion and objection from public on said modification.

Any person desirous of raising objection or making suggestion to the said modification should lodge in writing to this council within 30 days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette will be considered by this council before submitting the said proposal to Government for sanction.

The part plan showing the proposed modification to the said Development Plan is kept open for inspection of public in office in the Sangola Municipal Council during office hours on all working days.

**Sou. RANI ANANDA MANE,**

President,

Sangola Municipal Council,  
Sangola

Sangola, 29th January 2019.

## कार्यकारी अभियंता यांजकडून

### अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक लपावि/प्रशा-२/२५५ (१)/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, सुरेन जगन्नाथ हिरे, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर, सुरेन जगन्नाथ हिरे, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची 'अ'

विभाग	- लघु पाटबंधारे विभाग सातारा.
उपविभाग	- लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक ८, कराड.
प्रकल्पाचे नाव	- मोरना-गुरेघर प्रकल्प, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- मोरना-गुरेघर प्रकल्प, डावा कालवा साखळी क्रमांक ९७०० ते ११९५० वरील लाभक्षेत्र, १२१.०० हे. प्रस्तावित पाणीवापर संस्था ५.
गावांची संख्या	- १-आडदेव बुद्रुक, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित पाणीवापर संस्था, डोंगळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
(कार्यान्वित / प्रस्तावित)	

## अधिसूचित क्षेत्राचा तपशील

### जिल्हा सातारा, तालुका पाटण

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
आडदेव बुद्रुक	४२७	१२१.००	
एकूण	४२७	१२१.००	

### अधिसूचना-३

विभाग	- लघु पाटबंधारे विभाग सातारा.
उपविभाग	- लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक ८, कराड.
प्रकल्पाचे नाव	- मोरना-गुरेघर प्रकल्प, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- मोरना-गुरेघर प्रकल्प डावा कालवा साखळी क्रमांक ९७०० ते ११९५० वरील लाभक्षेत्र, १२१.०० हे. प्रस्तावित पाणीवापर संस्था ५.
गावांची संख्या	- १-आडदेव बुद्रुक, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
सिंचन सुरू केल्याचे वर्ष	- २०१९-२०

### अनुसूची-ब

### जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव आडदेव बुद्रुक

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
१	१	०.०२	
२	२	०.०३	
३	३	०.०६	
४	४	०.०१	
५	५	०.२२	
६	६	०.०३	
७	७	०.६०	
८	८	०.६२	

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
९	९	०.०७
१०	१०	०.७९
११	११	०.१८
१२	१२	०.४२
१३	१३	०.३३
१४	१४	०.०२
१५	१५	०.०२
१६	१६	०.६०
१७	१७	०.२६
१८	१८	०.९५
१९	१९	०.८५
२०	२०	०.३०
२१	२१	०.१३
२२	२२	०.१४
२३	२३	०.३६
२४	२४	०.७४
२५	२५	०.०५
२६	२६	०.८१
२७	२७	०.२१
२८	२८	०.२४
२९	२९	०.०८
३०	३०	०.१४
३१	३१	०.०८
३२	३२	०.५१
३३	३३	०.०६
३४	३४	०.०५
३५	३५	०.३४
३६	३६	०.१२
३७	३७	०.०९
३८	३८	०.०६
३९	३९	०.०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
४०	४०	०.०३
४१	४१	०.०३
४२	४२	०.०९
४३	४३	०.०३
४४	४४	०.०३
४५	४५	०.२१
४६	४६	०.३२
४७	४७	०.४१
४८	४८	०.०९
४९	४९	०.२६
५०	५०	०.०५
५१	५१	०.०१
५२	५२	०.०६
५३	५३	०.०५
५४	५४	०.२४
५५	५५	०.१७
५६	५६	०.०३
५७	५७	०.०४
५८	५८	०.०६
५९	५९	०.०५
६०	६०	०.०५
६१	६१	०.०६
६२	६२	०.०६
६३	६३	०.०४
६४	६४	०.३४
६५	६५	०.३२
६६	६६	०.१७
६७	६७	१.१८
६८	६८	०.२१
६९	६९	०.१८
७०	७०	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
७१	७१	०.०५
७२	७२	०.३८
७३	७३	०.३०
७४	७४	०.१४
७५	७५	०.१८
७६	७६	०.२३
७७	७७	०.२६
७८	७८	०.१८
७९	७९	०.१९
८०	८०	०.१९
८१	८१	०.१७
८२	८२	०.०५
८३	८३	०.१३
८४	८४	०.३१
८५	८५	०.०५
८६	८६	०.२१
८७	८७	०.३८
८८	८८	०.०४
८९	८९	०.०३
९०	९०	०.०५
९१	९१	०.३८
९२	९२	०.०३
९३	९३	०.०२
९४	९४	०.०४
९५	९५	०.०३
९६	९६	०.०३
९७	९७	०.०७
९८	९८	०.०४
९९	९९	०.०४
१००	१००	०.१४
१०१	१०१	०.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
१०२	१०२	०.२१
१०३	१०३	०.१६
१०४	१०४	०.२१
१०५	१०५	०.०६
१०६	१०६	०.०३
१०७	१०७	०.०३
१०८	१०८	०.०३
१०९	१०९	०.०६
११०	११०	०.०४
१११	१११	०.०२
११२	११२	०.०६
११३	११३	०.१०
११४	११४	०.१८
११५	११५	०.०५
११६	११६	०.०३
११७	११७	०.१७
११८	११८	०.२४
११९	११९	०.२५
१२०	१२०	०.०५
१२१	१२१	१.७२
१२२	१२२	०.५६
१२३	१२३	१.८०
१२४	१२४	०.३२
१२५	१२५	०.२३
१२६	१२६	०.५४
१२७	१२७	०.२१
१२८	१२८	०.४९
१२९	१२९	०.२३
१३०	१३०	०.०९
१३१	१३१	०.१६
१३२	१३२	०.४१



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
१३३	१३३	०.५२
१३४	१३४	०.०१
१३५	१३५	०.०६
१३६	१३६	०.२६
१३७	१३७	०.०८
१३८	१३८	०.२५
१३९	१३९	०.०४
१४०	१४०	०.०४
१४१	१४१	०.१०
१४२	१४२	०.०८
१४३	१४३	०.०२
१४४	१४४	०.१२
१४५	१४५	०.६९
१४६	१४६	०.१०
१४७	१४७	०.०४
१४८	१४८	०.०६
१४९	१४९	०.०२
१५०	१५०	०.०२
१५१	१५१	०.०२
१५२	१५२	०.०२
१५३	१५३	०.०६
१५४	१५४	०.३७
१५५	१५५	०.३७
१५६	१५६	०.०५
१५७	१५७	०.१७
१५८	१५८	०.०८
१५९	१५९	०.०४
१६०	१६०	०.०७
१६१	१६१	०.१३
१६२	१६२	०.१०
१६३	१६३	०.०७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
१६४	१६४	०.१२
१६५	१६५	०.०६
१६६	१६६	०.०५
१६७	१६७	०.०४
१६८	१६८	०.४९
१६९	१६९	०.१४
१७०	१७०	०.६२
१७१	१७१	०.१६
१७२	१७२	०.११
१७३	१७३	०.०९
१७४	१७४	०.२४
१७५	१७५	०.१५
१७६	१७६	०.४५
१७७	१७७	०.०८
१७८	१७८	०.८२
१७९	१७९	०.७२
१८०	१८०	०.१३
१८१	१८१	०.१६
१८२	१८२	०.१५
१८३	१८३	०.०५
१८४	१८४	०.४३
१८५	१८५	०.५१
१८६	१८६	०.४४
१८७	१८७	०.१६
१८८	१८८	०.३२
१८९	१८९	०.२५
१९०	१९०	०.२१
१९१	१९१	०.०९
१९२	१९२	०.१५
१९३	१९३	०.२३
१९४	१९४	०.५४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
१९५	१९५	०.५३
१९६	१९६	०.०३
१९७	१९७	०.४०
१९८	१९८	०.३८
१९९	१९९	०.३०
२००	२००	०.९२
२०१	२०१	१.३३
२०२	२०२	०.४१
२०३	२०३	०.०१
२०४	२०४	०.५८
२०५	२०५	०.९२
२०६	२०६	०.२९
२०७	२०७	०.४२
२०८	२०८	०.४६
२०९	२०९	०.०२
२१०	२१०	०.०३
२११	२११	०.०२
२१२	२१२	०.०७
२१३	२१३	०.०३
२१४	२१४	०.३३
२१५	२१५	०.०४
२१६	२१६	०.१२
२१७	२१७	०.१८
२१८	२१८	०.२६
२१९	२१९	०.२२
२२०	२२०	०.२१
२२१	२२१	०.६२
२२२	२२२	०.७६
२२३	२२३	०.५६
२२४	२२४	०.५५
२२५	२२५	०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
२२६	२२६	०.७२
२२७	२२७	०.३१
२२८	२२८	०.२८
२२९	२२९	०.४२
२३०	२३०	०.२६
२३१	२३१	०.२१
२३२	२३२	०.१९
२३३	२३३	०.०६
२३४	२३४	०.०३
२३५	२३५	१.००
२३६	२३६	०.१५
२३७	२३७	०.१४
२३८	२३८	१.०६
२३९	२३९	०.१९
२४०	२४०	०.१०
२४१	२४१	०.१०
२४२	२४२	१.१७
२४३	२४३	०.८८
२४४	२४४	१.३६
२४५	२४५	०.४५
२४६	२४६	०.४९
२४७	२४७	०.२३
२४८	२४८	०.३८
२४९	२४९	०.२९
२५०	२५०	०.०३
२५१	२५१	०.१४
२५२	२५२	०.३५
२५३	२५३	०.३५
२५४	२५४	०.०८
२५५	२५५	१.१७
२५६	२५६	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
२५७	२५७	०.४२
२५८	२५८	०.४०
२५९	२५९	०.४०
२६०	२६०	०.७२
२६१	२६१	०.३४
२६२	२६२	०.१०
२६३	२६३	०.०६
२६४	२६४	०.०१
२६५	२६५	०.०२
२६६	२६६	०.०४
२६७	२६७	०.०१
२६८	२६८	०.१५
२६९	२६९	०.०६
२७०	२७०	०.३८
२७१	२७१	०.३४
२७२	२७२	०.२१
२७३	२७३	०.१८
२७४	२७४	०.०९
२७५	२७५	०.७०
२७६	२७६	०.५६
२७७	२७७	०.४३
२७८	२७८	०.१२
२७९	२७९	०.२७
२८०	२८०	०.०६
२८१	२८१	०.१८
२८२	२८२	०.४६
२८३	२८३	०.४५
२८४	२८४	०.४६
२८५	२८५	०.३८
२८६	२८६	०.९०
२८७	२८७	१.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
२८८	२८८	०.३९
२८९	२८९	०.७३
२९०	२९०	०.२५
२९१	२९१	०.१७
२९२	२९२	०.२१
२९३	२९३	०.२१
२९४	२९४	०.२५
२९५	२९५	०.०३
२९६	२९६	०.०४
२९७	२९७	०.४२
२९८	२९८	०.३७
२९९	२९९	०.३४
३००	३००	०.१४
३०१	३०१	०.२०
३०२	३०२	०.१३
३०३	३०३	०.०२
३०४	३०४	०.०४
३०५	३०५	०.०४
३०६	३०६	०.६७
३०७	३०७	१.०३
३०८	३०८	०.५३
३०९	३०९	०.२८
३१०	३१०	०.४६
३११	३११	०.४२
३१२	३१२	०.३१
३१३	३१३	०.३०
३१४	३१४	०.२९
३१५	३१५	०.०४
३१६	३१६	०.०७
३१७	३१७	०.१४
३१८	३१८	०.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
३१९	३१९	०.०६
३२०	३२०	०.०६
३२१	३२१	०.३४
३२२	३२२	०.०४
३२३	३२३	०.२०
३२४	३२४	०.११
३२५	३२५	०.५७
३२६	३२६	०.२४
३२७	३२७	०.१२
३२८	३२८	०.०५
३२९	३२९	०.१६
३३०	३३०	०.२७
३३१	३३१	०.२७
३३२	३३२	०.१५
३३३	३३३	१.७२
३३४	३३४	०.५३
३३५	३३५	०.१५
३३६	३३६	०.०७
३३७	३३७	०.६८
३३८	३३८	०.२४
३३९	३३९	०.०२
३४०	३४०	१.११
३४१	३४१	०.३७
३४२	३४२	०.०१
३४३	३४३	०.०१
३४४	३४४	०.१७
३४५	३४५	०.१४
३४६	३४६	०.२९
३४७	३४७	०.३२
३४८	३४८	०.४९
३४९	३४९	०.५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
३५०	३५०	०.०७
३५१	३५१	०.०७
३५२	३५२	०.०३
३५३	३५३	०.०३
३५४	३५४	०.१४
३५५	३५५	०.०४
३५६	३५६	०.०३
३५७	३५७	०.०३
३५८	३५८	०.२०
३५९	३५९	०.०५
३६०	३६०	०.०५
३६१	३६१	०.१४
३६२	३६२	०.०३
३६३	३६३	०.०४
३६४	३६४	०.३७
३६५	३६५	०.२१
३६६	३६६	०.५८
३६७	३६७	०.०२
३६८	३६८	०.०२
३६९	३६९	०.९१
३७०	३७०	०.२४
३७१	३७१	०.१४
३७२	३७२	०.२४
३७३	३७३	०.२३
३७४	३७४	०.१५
३७५	३७५	०.१३
३७६	३७६	०.१३
३७७	३७७	०.५८
३७८	३७८	०.०१
३७९	३७९	०.०३
३८०	३८०	०.९७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
३८१	३८१	०.१२
३८२	३८२	०.१२
३८३	३८३	०.२५
३८४	३८४	०.२७
३८५	३८५	१.०४
३८६	३८६	०.४७
३८७	३८७	०.२२
३८८	३८८	०.०३
३८९	३८९	०.२६
३९०	३९०	०.२६
३९१	३९१	०.२६
३९२	३९२	०.२६
३९३	३९३	०.२५
३९४	३९४	०.३५
३९५	३९५	०.२६
३९६	३९६	०.२६
३९७	३९७	०.२६
३९८	३९८	०.२६
३९९	३९९	०.२६
४००	४००	०.२६
४०१	४०१	०.२६
४०२	४०२	१.४३
४०३	४०३	०.०८
४०४	४०४	०.२०
४०५	४०५	०.०९
४०६	४०६	०.०९
४०७	४०७	०.८१
४०८	४०८	०.१०
४०९	४०९	०.०८
४१०	४१०	०.१५
४११	४११	०.८५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
४१२	४१२	०.२८
४१३	४१३	२.२०
४१४	४१४	०.१२
४१५	४१५	०.२०
४१६	४१६	०.२०
४१७	४१७	०.४०
४१८	४१८	०.४२
४१९	४१९	१.२४
४२०	४२०	१.९८
४२१	४२१	०.०२
४२२	४२२	०.०२
४२३	४२३	०.६५
४२४	४२४	१.८३
४२५	४२५	०.५१
४२६	४२६	०.५५
४२७	४२७	०.४५
एकूण		१२१.००

सुरेन जगन्नाथ हिरे

कार्यकारी अभियंता,

लघु पाटबंधारे विभाग, सातारा.

सातारा, १७ जानेवारी २०१९.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक लपवि/प्रशा-२/२५५ (१)/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. Suren Jagannath Hiray, Executive Engineer, Minor Irrigation Division, Satara hereby delineate the areas of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, Engr. Suren Jagannath Hiray, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Satara Irrigation Circle, Satara within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule-A

Division : Minor Irrigation Division Satara, taluka Satara, district Satara.

Sub-Division : Minor Irrigation Sub-Division, taluka Karad, district Satara.

Name of the Project : Morna Gureghar Project  
Area Notified : 121.00 Ha.

No. of Village : 1-Adadeo Budrku, taluka Patan, district Satara.

Description of area Notified : Morna Gureghar Project Left Bank Canal, Ch. 9900 to 11950 mtrs. WUA No. 5, Adadeo Budruk, taluka Patan, district Satara.

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 5, Adadeo Budruk, taluka Patan, district Satara.

#### Details of Area Notified

#### District Satara, taluka Patan

Name of Village	Area Notified (As per Schedule-B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
Adadeo Budruk	427	121.00
<b>Total</b>	<b>427</b>	<b>121.00</b>

#### Index-3

Division : Minor Irrigation Project Division Satara  
Sub-Division : Minor Irrigation Sub-Division, No. 8, Karad.

Name of the Project : Morna Gureghar Project  
Canal : Left Bank Canal

Area Under Notification : Morna Guregar Project Left Bank Canal, Ch. 9700 mtrs. to 11950 mtrs. Area. 121.00 Ha. (CCA)

No. of Village : 1-Adadeo Budrku, taluka Patan, district Satara.

Delineated Area : Morna Gureghar Project Left Bank Canal, Ch. 9700 to 11450 mtrs. Area 121.00 Ha. (CCA)

Year of starting Irrigation : 2019-20

#### Schedule-B

#### District Satara, taluka Patan, village Adadeo Budruk

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
1	1	0.02
2	2	0.03
3	3	0.06
4	4	0.01
5	5	0.22
6	6	0.03
7	7	0.60
8	8	0.62
9	9	0.07
10	10	0.79
11	11	0.18
12	12	0.42
13	13	0.33
14	14	0.02
15	15	0.02
16	16	0.60
17	17	0.26
18	18	0.95
19	19	0.85
20	20	0.30
21	21	0.13

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
22	22	0.14
23	23	0.36
24	24	0.74
25	25	0.05
26	26	0.81
27	27	0.21
28	28	0.24
29	29	0.08
30	30	0.14
31	31	0.08
32	32	0.51
33	33	0.06
34	34	0.05
35	35	0.34
36	36	0.12
37	37	0.09
38	38	0.06
39	39	0.08
40	40	0.03
41	41	0.03
42	42	0.09
43	43	0.03
44	44	0.03
45	45	0.21
46	46	0.32
47	47	0.41
48	48	0.09
49	49	0.26
50	50	0.05
51	51	0.01
52	52	0.06
53	53	0.05
54	54	0.24
55	55	0.17
56	56	0.03
57	57	0.04

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
58	58	0.06
59	59	0.05
60	60	0.05
61	61	0.06
62	62	0.06
63	63	0.04
64	64	0.34
65	65	0.32
66	66	0.17
67	67	1.18
68	68	0.21
69	69	0.18
70	70	0.20
71	71	0.05
72	72	0.38
73	73	0.30
74	74	0.14
75	75	0.18
76	76	0.23
77	77	0.26
78	78	0.18
79	79	0.19
80	80	0.19
81	81	0.17
82	82	0.05
83	83	0.13
84	84	0.31
85	85	0.05
86	86	0.21
87	87	0.38
88	88	0.04
89	89	0.03
90	90	0.05
91	91	0.38
92	92	0.03
93	93	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
94	94	0.04
95	95	0.03
96	96	0.03
97	97	0.07
98	98	0.04
99	99	0.04
100	100	0.14
101	101	0.16
102	102	0.21
103	103	0.16
104	104	0.21
105	105	0.06
106	106	0.03
107	107	0.03
108	108	0.03
109	109	0.06
110	110	0.04
111	111	0.02
112	112	0.06
113	113	0.10
114	114	0.18
115	115	0.05
116	116	0.03
117	117	0.17
118	118	0.24
119	119	0.25
120	120	0.05
121	121	1.72
122	122	0.56
123	123	1.80
124	124	0.32
125	125	0.23
126	126	0.54
127	127	0.21
128	128	0.49
129	129	0.23

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
130	130	0.09
131	131	0.16
132	132	0.41
133	133	0.52
134	134	0.01
135	135	0.06
136	136	0.26
137	137	0.08
138	138	0.25
139	139	0.04
140	140	0.04
141	141	0.10
142	142	0.08
143	143	0.02
144	144	0.12
145	145	0.69
146	146	0.10
147	147	0.04
148	148	0.06
149	149	0.02
150	150	0.02
151	151	0.02
152	152	0.02
153	153	0.06
154	154	0.37
155	155	0.37
156	156	0.05
157	157	0.17
158	158	0.08
159	159	0.04
160	160	0.07
161	161	0.13
162	162	0.10
163	163	0.07
164	164	0.12
165	165	0.06



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
166	166	0.05
167	167	0.04
168	168	0.49
169	169	0.14
170	170	0.62
171	171	0.16
172	172	0.11
173	173	0.09
174	174	0.24
175	175	0.15
176	176	0.45
177	177	0.08
178	178	0.82
179	179	0.72
180	180	0.13
181	181	0.16
182	182	0.15
183	183	0.05
184	184	0.43
185	185	0.51
186	186	0.44
187	187	0.16
188	188	0.32
189	189	0.25
190	190	0.21
191	191	0.09
192	192	0.15
193	193	0.23
194	194	0.54
195	195	0.53
196	196	0.03
197	197	0.40
198	198	0.38
199	199	0.30
200	200	0.92
201	201	1.33

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
202	202	0.41
203	203	0.01
204	204	0.58
205	205	0.92
206	206	0.29
207	207	0.42
208	208	0.46
209	209	0.02
210	210	0.03
211	211	0.02
212	212	0.07
213	213	0.03
214	214	0.33
215	215	0.04
216	216	0.12
217	217	0.18
218	218	0.26
219	219	0.22
220	220	0.21
221	221	0.62
222	222	0.76
223	223	0.56
224	224	0.55
225	225	0.35
226	226	0.72
227	227	0.31
228	228	0.28
229	229	0.42
230	230	0.26
231	231	0.21
232	232	0.19
233	233	0.06
234	234	0.03
235	235	1.00
236	236	0.15
237	237	0.14

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
238	238	1.06
239	239	0.19
240	240	0.10
241	241	0.10
242	242	1.17
243	243	0.88
244	244	1.36
245	245	0.45
246	246	0.49
247	247	0.23
248	248	0.38
249	249	0.29
250	250	0.03
251	251	0.14
252	252	0.35
253	253	0.35
254	254	0.08
255	255	1.17
256	256	0.42
257	257	0.42
258	258	0.40
259	259	0.40
260	260	0.72
261	261	0.34
262	262	0.10
263	263	0.06
264	264	0.01
265	265	0.02
266	266	0.04
267	267	0.01
268	268	0.15
269	269	0.06
270	270	0.38
271	271	0.34
272	272	0.21
273	273	0.18

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
274	274	0.09
275	275	0.70
276	276	0.56
277	277	0.43
278	278	0.12
279	279	0.27
280	280	0.06
281	281	0.18
282	282	0.46
283	283	0.45
284	284	0.46
285	285	0.38
286	286	0.90
287	287	1.35
288	288	0.39
289	289	0.73
290	290	0.25
291	291	0.17
292	292	0.21
293	293	0.21
294	294	0.25
295	295	0.03
296	296	0.04
297	297	0.42
298	298	0.37
299	299	0.34
300	300	0.14
301	301	0.20
302	302	0.13
303	303	0.02
304	304	0.04
305	305	0.04
306	306	0.67
307	307	1.03
308	308	0.53
309	309	0.28

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3 Ha. (CCA)
310	310	0.46
311	311	0.42
312	312	0.31
313	313	0.30
314	314	0.29
315	315	0.04
316	316	0.07
317	317	0.14
318	318	0.37
319	319	0.06
320	320	0.06
321	321	0.34
322	322	0.04
323	323	0.20
324	324	0.11
325	325	0.57
326	326	0.24
327	327	0.12
328	328	0.05
329	329	0.16
330	330	0.27
331	331	0.27
332	332	0.15
333	333	1.72
334	334	0.53
335	335	0.15
336	336	0.07
337	337	0.68
338	338	0.24
339	339	0.02
340	340	1.11
341	341	0.37
342	342	0.01
343	343	0.01
344	344	0.17
345	345	0.14

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3 Ha. (CCA)
346	346	0.29
347	347	0.32
348	348	0.49
349	349	0.50
350	350	0.07
351	351	0.07
352	352	0.03
353	353	0.03
354	354	0.14
355	355	0.04
356	356	0.03
357	357	0.03
358	358	0.20
359	359	0.05
360	360	0.05
361	361	0.14
362	362	0.03
363	363	0.04
364	364	0.37
365	365	0.21
366	366	0.58
367	367	0.02
368	368	0.02
369	369	0.91
370	370	0.24
371	371	0.14
372	372	0.24
373	373	0.23
374	374	0.15
375	375	0.13
376	376	0.13
377	377	0.58
378	378	0.01
379	379	0.03
380	380	0.97
381	381	0.12

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
382	382	0.12
383	383	0.25
384	384	0.27
385	385	1.04
386	386	0.47
387	387	0.22
388	388	0.03
389	389	0.26
390	390	0.26
391	391	0.26
392	392	0.26
393	393	0.25
394	394	0.35
395	395	0.26
396	396	0.26
397	397	0.26
398	398	0.26
399	399	0.26
400	400	0.26
401	401	0.26
402	402	1.43
403	403	0.08
404	404	0.20
405	405	0.09
406	406	0.09
407	407	0.81
408	408	0.10
409	409	0.08
410	410	0.15
411	411	0.85
412	412	0.28
413	413	2.20
414	414	0.12
415	415	0.20
416	416	0.20
417	417	0.40

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
418	418	0.42
419	419	1.24
420	420	1.98
421	421	0.02
422	422	0.02
423	423	0.65
424	424	1.83
425	425	0.51
426	426	0.55
427	427	0.45
<b>Total</b>	<b>427</b>	<b>121.00</b>

**SUREN JAGANNATH HIRAY,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division, Satara.

Satara, 17th Janaury 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक लपवि/प्रशा-२/२५५ (२)/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, सुरेन जगन्नाथ हिरे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर, सुरेन जगन्नाथ हिरे, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार

नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची 'अ'

विभाग	- लघुपाटबंधारे विभाग सातारा.
उपविभाग	- लघुपाटबंधारे उपविभाग क्रमांक ८, कराड.
प्रकल्पाचे नाव	- मोरना-गुरेघर प्रकल्प, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- मोरना-गुरेघर प्रकल्प डावा कालवा साखळी क्रमांक ७७०० ते ९७०० वरील लाभक्षेत्र, १३८.५० हे. प्रस्तावित पाणीवापर संस्था ४.
गावांची संख्या	- १-डोंगळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- प्रस्तावित पाणीवापर संस्था, डोंगळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

#### जिल्हा सातारा, तालुका पाटण

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२ ३
	हे. आर (सीसीए)
डोंगळेवाडी	९७३ १३८.५०
एकूण	९७३ १३८.५०

### अधिसूचना-३

विभाग	- लघुपाटबंधारे विभाग सातारा.
उपविभाग	- लघुपाटबंधारे उपविभाग क्रमांक ८, कराड.
प्रकल्पाचे नाव	- मोरना-गुरेघर प्रकल्प, तालुका पाटण, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- मोरना-गुरेघर प्रकल्प डावा कालवा साखळी क्रमांक ७७०० ते ९७०० वरील लाभक्षेत्र, १३८.५० हे. प्रस्तावित पाणीवापर संस्था ४.

गावांची संख्या - १-डोंगळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष - २०१९-२०

### अनुसूची-ब

#### जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव डोंगळेवाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
१	१/१	०.१२
२	१/२	०.०७
३	१/३	०.०३
४	१/४	०.१४
५	१/५	०.२१
६	१/६	०.०६
७	१/७	०.०३
८	१/८	०.०४
९	१/९	०.०३
१०	१/१०	०.१६
११	१/११	०.०२
१२	१/१२	०.०५
१३	१/१३	०.०३
१४	१/१४	०.०३
१५	१/१५	०.०७
१६	१/१६	०.११
१७	१/१७	०.०१
१८	१/१८	०.०१
१९	१/१९	०.०६
२०	१/२०	०.०२
२१	२/१	०.०४
२२	२/२	०.०४
२३	२/३	०.०४
२४	२/४	०.०४
२५	२/५	०.०५
२६	२/६	०.१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
२७	२/७	०.०४
२८	२/८	०.०७
२९	२/९	०.०१
३०	२/१०	०.०१
३१	२/११	०.०४
३२	२/१२	०.०२
३३	२/१३	०.०४
३४	२/१४	०.०२
३५	३/१	०.०६
३६	३/२	०.०४
३७	३/३	०.०४
३८	३/४	०.०५
३९	३/५	०.०३
४०	३/६	०.०३
४१	३/७	०.०३
४२	३/८	०.०६
४३	३/९	०.०५
४४	३/१०	०.०४
४५	३/११	०.०४
४६	३/१२	०.०५
४७	३/१३	०.०२
४८	३/१४	०.०३
४९	४/१	०.०१
५०	४/२	०.०१
५१	४/३	०.१
५२	४/४	०.०२
५३	४/५	०.०२
५४	४/६	०.०४
५५	४/७	०.०१
५६	४/८	०.०२
५७	४/९	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
५८	४/१०	०.०४
५९	४/११	०.०१
६०	४/१२	०.०६
६१	४/१३	०.०४
६२	४/१४	०.०३
६३	४/१५	०.०४
६४	४/१६	०.०६
६५	४/१७	०.०३
६६	५/१	०.३३
६७	५/२	०.०५
६८	५/३	०.११
६९	५/४	०.०३
७०	५/५	०.१६
७१	५/६	०.०७
७२	५/७	०.०१
७३	५/८	०.०५
७४	५/९	०.१५
७५	५/१०	०.०२
७६	५/११	०.०३
७७	५/१२	०.०१
७८	५/१३	०.०३
७९	५/१४/अ	०.१४
८०	५/१४/क	०.०४
८१	५/१४/ब	०.०१
८२	५/१५	०.०१
८३	५/१६	०.०५
८४	५/१७	०.०९
८५	५/१८	०.०९
८६	५/१९	०.०३
८७	५/२०	०.०३
८८	५/२१	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
८९	५/२२	०.००
९०	५/२३	०.०१
९१	५/२४	०.०१
९२	५/२५	०.०२
९३	५/२६	०.०१
९४	५/२७	०.०१
९५	५/२८	०.०१
९६	५/२९	०.०१
९७	५/३०	०.०१
९८	५/३१	०.१२
९९	५/३२	०.०७
१००	५/३३	०.०१
१०१	५/३४	०.०१
१०२	५/३५	०.०१
१०३	५/३६	०.२१
१०४	५/३७	०.०६
१०५	५/३८	०.०४
१०६	५/३९	०.०२
१०७	५/४०	०.०३
१०८	५/४१	०.१६
१०९	५/४२	०.०८
११०	५/४३	०.०२
१११	५/४४	०.०८
११२	५/४५	०.०४
११३	५/४६/अ	०.५०
११४	५/४६/ब	०.५०
११५	६/१	०.०५
११६	६/२	०.०२
११७	६/३	०.०३
११८	६/४	०.०२
११९	६/५	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
१२०	६/६	०.११
१२१	६/७	०.०३
१२२	६/८	०.१८
१२३	६/९	०.०२
१२४	६/१०	०.०२
१२५	६/११	०.०१
१२६	६/१२	०.०१
१२७	६/१३	०.०६
१२८	६/१४	०.०३
१२९	६/१५	०.०२
१३०	६/१६	०.०२
१३१	६/१७	०.०५
१३२	६/१८	०.०२
१३३	६/१९	०.०२
१३४	६/२०	०.०३
१३५	६/२१	०.०२
१३६	७/१	०.०४
१३७	७/२	०.०३
१३८	७/३	०.०३
१३९	७/४	०.०१
१४०	७/५	०.०२
१४१	७/६	०.०४
१४२	७/७	०.०१
१४३	७/८	०.०२
१४४	७/९	०.०१
१४५	७/१०	०.०२
१४६	७/११	०.०१
१४७	७/१२	०.०१
१४८	७/१३	०.०१
१४९	७/१४	०.०१
१५०	७/१५	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
१५१	७/१६	०.०३
१५२	७/१७	०.०१
१५३	७/१८	०.०२
१५४	७/१९	०.०१
१५५	७/२०	०.०४
१५६	७/२१	०.०२
१५७	७/२२	०.०१
१५८	७/२३	०.०१
१५९	७/२४	०.०१
१६०	७/२५	०.०१
१६१	७/२६	०.०१
१६२	८/१	०.०९
१६३	८/२	०.०२
१६४	८/३	०.१२
१६५	८/४	०.२५
१६६	८/५	०.१९
१६७	८/६	०.१६
१६८	८/७	०.०३
१६९	८/८	०.०२
१७०	८/९	०.१०
१७१	८/१०	०.०९
१७२	८/११	०.०१
१७३	८/१२	०.०४
१७४	८/१३	०.०७
१७५	८/१४	०.०७
१७६	८/१५	०.०७
१७७	८/१६	०.०६
१७८	८/१७	०.०४
१७९	८/१८	०.२७
१८०	८/१९	०.३६
१८१	८/२०	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
१८२	८/२१	०.०३
१८३	८/२२	०.०३
१८४	८/२३	०.१४
१८५	८/२४	०.०७
१८६	८/२५	०.०६
१८७	८/२६	०.०४
१८८	८/२७	०.०४
१८९	८/२८	०.०४
१९०	८/२९	०.११
१९१	८/३०	०.०८
१९२	८/३१	०.०३
१९३	८/३२	०.०६
१९४	८/३३	०.०७
१९५	८/३४	०.०१
१९६	८/३५	०.०२
१९७	८/३६	०.०२
१९८	८/३७	०.०३
१९९	८/३८	०.०२
२००	८/३९	०.०४
२०१	८/४०	०.११
२०२	८/४१	०.०९
२०३	८/४२	०.११
२०४	९/१	०.२१
२०५	९/२	०.०८
२०६	९/३	०.४६
२०७	९/४	०.१५
२०८	९/५/अ	०.०६
२०९	९/५/ब	०.०३
२१०	९/५/क	०.०४
२११	१०	२.०२
२१२	१०/१	०.५



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
२१३	११/१	०.१४
२१४	११/२	०.०९
२१५	११/३	०.०६
२१६	११/४	०.०९
२१७	११/५	०.४२
२१८	११/६	०.०७
२१९	११/७	०.०४
२२०	११/८	०.०४
२२१	११/९	०.०६
२२२	११/१०	०.१२
२२३	११/११	०.१७
२२४	११/१२	०.२६
२२५	११/१३	०.०८
२२६	११/१४	०.०४
२२७	११/१५	०.१४
२२८	११/१६	०.१२
२२९	१२	३.२२
२३०	१२/१	०.३८
२३१	१३	१.३३
२३२	१४/१/२	१.२४
२३३	१५/१	०.२८
२३४	१५/२	०.०४
२३५	१५/३	०.१४
२३६	१५/४	०.०४
२३७	१५/५	०.०५
२३८	१५/६	०.०५
२३९	१५/७	०.०४
२४०	१५/८	०.०५
२४१	१५/९	०.०४
२४२	१५/१०	०.०६
२४३	१५/११	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
२४४	१५/१२	०.२७
२४५	१५/१३	०.११
२४६	१५/१४	०.१२
२४७	१५/१५	०.१३
२४८	१५/१६	०.२१
२४९	१५/१७	०.०४
२५०	१५/१८	०.०४
२५१	१५/१९	०.१०
२५२	१५/२०	०.०३
२५३	१५/२१	०.०२
२५४	१५/२२	०.०१
२५५	१५/२३	०.०१
२५६	१६/१	०.११
२५७	१६/२	०.२१
२५८	१६/३	०.१८
२५९	१६/४	०.११
२६०	१६/५	०.०९
२६१	१६/६	०.२८
२६२	१६/७	०.०९
२६३	१६/८	०.०९
२६४	१६/९	०.१७
२६५	१६/१०	०.११
२६६	१६/११	०.०८
२६७	१६/१२	०.०४
२६८	१६/१३	०.०४
२६९	१६/१४	०.०८
२७०	१६/१५	०.०९
२७१	१६/१६	०.१७
२७२	१६/१७	०.०७
२७३	१६/१८	०.०८
२७४	१६/१९	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
२७५	१६/२०	०.०७
२७६	१६/२१	०.०४
२७७	१६/२२	०.०४
२७८	१६/२३	०.१४
२७९	१६/२४	०.०८
२८०	१६/२५	०.०८
२८१	१६/२६	०.२०
२८२	१६/२७	०.०४
२८३	१६/२८	०.०३
२८४	१६/२९	०.०३
२८५	१७/१	१.९४
२८६	१७/२	०.४०
२८७	१७२/१	०.३५
२८८	१८/१	०.८८
२८९	१८/२	०.११
२९०	१८/३	०.०९
२९१	१८/४	०.१०
२९२	१८/५	०.०७
२९३	१८/६	०.१४
२९४	१८/७	०.०७
२९५	१८/८	०.०७
२९६	१८/९	०.३१
२९७	१८/१०	०.५७
२९८	१८/११	०.१२
२९९	१८/१२	०.०३
३००	१८/१३	०.०२
३०१	१८/१४	०.०१
३०२	१८/१४/१	०.०७
३०३	१८/१५	०.०८
३०४	१८/१६	०.०४
३०५	१८/१७	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
३०६	१८/१८	०.०५
३०७	१८/१९	०.०६
३०८	१८/२०	०.०२
३०९	१८/२१	०.०५
३१०	१८/२२	०.१३
३११	१८/२३	०.०३
३१२	१८/२४	०.०६
३१३	१८/२५	०.०८
३१४	१८/२६	०.०५
३१५	१८/२७	०.११
३१६	१८/२८	०.०९
३१७	१९/१	०.०७
३१८	१९/२	०.०२
३१९	१९/३	०.०१
३२०	१९/४	०.०४
३२१	१९/५	०.०२
३२२	१९/६	०.०१
३२३	१९/७	०.०१
३२४	१९/८	०.०६
३२५	१९/९	०.०२
३२६	१९/१०	०.०३
३२७	१९/११	०.०३
३२८	१९/१२	०.०२
३२९	१९/१३	०.०२
३३०	१९/१४	०.०१
३३१	१९/१५	०.०६
३३२	१९/१६	०.०६
३३३	१९/१७	०.०२
३३४	१९/१८	०.०१
३३५	१९/१९	०.०२
३३६	१९/२०	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
३३७	१९/२१	०.०४
३३८	१९/२२	०.०३
३३९	१९/२३	०.०१
३४०	१९/२४	०.०१
३४१	१९/२५	०.०२
३४२	१९/२६	०.०२
३४३	१९/२७	०.०२
३४४	२०/१	०.०३
३४५	२०/२	०.०८
३४६	२०/३	०.०५
३४७	२१/१	०.११
३४८	२१/२	०.०३
३४९	२१/३	०.०४
३५०	२१/४	०.०४
३५१	२१/५	०.०४
३५२	२१/६	०.०६
३५३	२१/७	०.०२
३५४	२१/८	०.०२
३५५	२२/१	०.५६
३५६	२२/२	०.०३
३५७	२२/३	०.०५
३५८	२२/४	०.०५
३५९	२२/५	०.०५
३६०	२२/६	०.०४
३६१	२२/७	०.१३
३६२	२२/८	०.२१
३६३	२२/९	०.१२
३६४	२२/१०	०.७३
३६५	२२/११	०.०८
३६६	२२/१२	०.०८
३६७	२२/१३	०.०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
३६८	२२/१४	०.१
३६९	२२/१५	०.१७
३७०	२२/१६	०.२२
३७१	२२/१७	०.११
३७२	२२/१८	०.०३
३७३	२२/१९	०.०६
३७४	२२/२०	०.१८
३७५	२२/२१	०.०४
३७६	२२/२२	०.३८
३७७	२३/१	०.०३
३७८	२३/२	०.१
३७९	२३/३	०.२१
३८०	२३/४	०.०६
३८१	२३/५	०.१६
३८२	२३/६	०.०४
३८३	२३/७	०.१८
३८४	२३/८	०.१९
३८५	२३/९	०.२९
३८६	२३/१०	०.०७
३८७	२३/११	०.०६
३८८	२३/१२	०.०२
३८९	२३/१३	०.०६
३९०	२३/१४	०.१०
३९१	२३/१५	०.०५
३९२	२३/१६	०.०४
३९३	२३/१७	०.६
३९४	२३/१८	०.१६
३९५	२३/१९	०.०५
३९६	२३/२०	०.१०
३९७	२३/२१	०.१४
३९८	२३/२२	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
३९९	२३/२३	०.२३
४००	२४/१	०.०६
४०१	२४/२	०.०६
४०२	२४/२/१	०.४०
४०३	२४/३	२०.२
४०४	२४/४	०.१५
४०५	२४/५	०.०५
४०६	२४/६	०.०३
४०७	२४/७	०.६७
४०८	२४/८	०.६९
४०९	२४/९	०.१४
४१०	२४/१०	०.३३
४११	२४/११	०.०५
४१२	२४/१२	०.०३
४१३	२४/१३	०.०५
४१४	२४/१४	०.१०
४१५	२४/१५	०.३६
४१६	२४/१६	०.०१
४१७	२४/१७	०.३०
४१८	३१/१	०.०८
४१९	३१/२	०.२५
४२०	३१/३	०.२१
४२१	३१/४	०.४०
४२२	३१/४/१	०.३०
४२३	३१/५	०.०४
४२४	३१/६	०.०८
४२५	३१/७	०.०७
४२६	३१/८	०.०३
४२७	३१/९	०.११
४२८	३१/१०	०.१६
४२९	३१/११	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
४३०	३१/१२	०.१४
४३१	३१/१३	०.०७
४३२	३१/१४	०.०५
४३३	३१/१५	०.०१
४३४	३२/१	०.०१
४३५	३२/२	०.१७
४३६	३२/३	०.०४
४३७	३२/४	०.०७
४३८	३२/५	०.०३
४३९	३२/६	०.०१
४४०	३२/७	०.०१
४४१	३२/८	०.०३
४४२	३३/१	०.०१
४४३	३३/२	०.०२
४४४	३३/३	०.०२
४४५	३३/४	०.०२
४४६	३३/५	०.०३
४४७	३३/६	०.०१
४४८	३३/७	०.०३
४४९	३३/८	०.०१
४५०	३३/९	०.०२
४५१	३३/१०	०.०१
४५२	३३/११	०.०३
४५३	३३/१२	०.०५
४५४	३३/१३	०.०५
४५५	३३/१४	०.०१
४५६	३३/१५	०.०२
४५७	३३/१६	०.०३
४५८	३३/१७	०.०३
४५९	३३/१८	०.०५
४६०	३३/१९	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
४६१	३३/२०	०.०१
४६२	३३/२१	०.१०
४६३	३३/२२	०.०१
४६४	३३/२३	०.०२
४६५	३३/२४	०.०२
४६६	३४	०.१६
४६७	३४/०/१	०.४६
४६८	३५/१	०.०१
४६९	३५/२	०.०९
४७०	३५/३	०.१५
४७१	३५/४	०.३५
४७२	३५/५	०.०६
४७३	३५/६	०.९८
४७४	३५/६/१	०.२४
४७५	३५/७	०.०१
४७६	३५/८	०.२७
४७७	३५/९	०.१२
४७८	३५/१०	०.०५
४७९	३५/११	०.०१
४८०	३५/११/१	०.१२
४८१	३५/१२	०.३२
४८२	३५/१३	०.०७
४८३	३५/१४	०.०२
४८४	३५/१५	०.०२
४८५	३५/१६	०.०४
४८६	३५/१७	०.२१
४८७	३५/१८	०.०६
४८८	३५/१९	०.१८
४८९	३५/२०	०.१०
४९०	३५/२१	०.०२
४९१	३५/२२	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
४९२	३५/२३	०.०५
४९३	३५/२४	०.०६
४९४	३५/२५	०.०६
४९५	३५/२६	०.११
४९६	३६/१	०.१२
४९७	३६/२	०.०८
४९८	३६/३	०.६४
४९९	३६/४	०.१६
५००	३६/४/१	०.१६
५०१	३६/५	०.०४
५०२	३६/६	०.०४
५०३	३६/७	०.०२
५०४	३६/८	०.०६
५०५	३६/९	०.०६
५०६	३७/१	०.०७
५०७	३७/२	०.२१
५०८	३७/३	०.१४
५०९	३७/४	०.४८
५१०	३७/५	०.१०
५११	३७/६	०.४८
५१२	३७/७	०.१३
५१३	३७/८	०.५२
५१४	३७/९	०.०३
५१५	३७/१०	०.०९
५१६	३७/११	०.१४
५१७	३७/१२	०.०९
५१८	३७/१३	०.०४
५१९	३७/१४	०.०५
५२०	३७/१५	०.०९
५२१	३७/१६	०.०२
५२२	३७/१७	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
५२३	३७/१८	०.०५
५२४	३७/१९	०.०८
५२५	३७/२०	०.०८
५२६	३७/२१	०.११
५२७	३७/२२	०.०२
५२८	३७/२३	०.३६
५२९	३७/२४	०.०४
५३०	३७/२५	०.०३
५३१	३७/२६	०.०२
५३२	३७/२७	०.०७
५३३	३७/२८	०.०१
५३४	३७/२९	०.०१
५३५	३७/३०	०.०२
५३६	३७/३१	०.०२
५३७	३७/३२	०.०१
५३८	३८/१	०.०५
५३९	३८/१/१	०.०७
५४०	३८/२	०.०६
५४१	३८/३	०.०२
५४२	३८/४	०.०२
५४३	३८/५	०.०६
५४४	३८/६	०.२८
५४५	३८/७	०.३९
५४६	३८/८	०.०१
५४७	३८/९	०.०१
५४८	३८/१०	०.०१
५४९	३८/११	०.०१
५५०	३८/१२	०.०५
५५१	३८/१३	०.१८
५५२	३८/१३/१	०.०७
५५३	३८/१४	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
५५४	३८/१५	०.२३
५५५	३८/१६	०.१४
५५६	३८/१७	०.९२
५५७	३८/१८	०.०३
५५८	३८/१९	०.०१
५५९	३८/२०	०.०२
५६०	३८/२१	०.०३
५६१	३८/२२	०.०२
५६२	३८/२३	०.०२
५६३	३८/२४	०.०२
५६४	३८/२५	०.०३
५६५	३८/२६	०.०४
५६६	३८/२७	०.०३
५६७	३८/२८	०.०२
५६८	३८/२९	०.१९
५६९	३८/३०	०.०१
५७०	३८/३१	०.०४
५७१	३८/३२	०.३१
५७२	३८/३३	०.०७
५७३	३८/३४	०.०६
५७४	३८/३५	०.०१
५७५	३८/३६	०.०२
५७६	३८/३७	०.०१
५७७	३८/३८	०.०१
५७८	३९/१	०.०५
५७९	३९/२	०.१०
५८०	३९/३	०.२६
५८१	३९/४	०.१४
५८२	३९/५	०.०६
५८३	३९/६	०.११
५८४	३९/७	०.०९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
५८५	३९/८	०.१९
५८६	३९/९	०.२२
५८७	३९/१०	०.२४
५८८	३९/११	०.३२
५८९	३९/१२	०.२८
५९०	३९/१३	०.६६
५९१	३९/१४	३.००
५९२	४०/१	०.२६
५९३	४०/२	०.४९
५९४	४०/३	०.०२
५९५	४०/४	०.०२
५९६	४०/५	०.०२
५९७	४०/६	०.०७
५९८	४०/७	०.७६
५९९	४०/८	१.२९
६००	४०/९	०.०६
६०१	४०/१०	०.०२
६०२	४०/११	०.०२
६०३	४०/१२	०.०२
६०४	४०/१३	०.०२
६०५	४०/१४	०.०३
६०६	४०/१५	०.०२
६०७	४०/१६	०.०९
६०८	४०/१७	०.०२
६०९	४०/१८	०.०१
६१०	४०/१९	०.०१
६११	४०/२०	०.०९
६१२	४०/२१	०.५१
६१३	४०/२२	०.०७
६१४	४०/२३	०.१४
६१५	४०/२४	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
६१६	४०/२४/१	०.२०
६१७	४०/२५	०.०२
६१८	४०/२६	०.३१
६१९	४०/२७	१.०१
६२०	४१/१	०.८०
६२१	४१/२	०.३५
६२२	४१/३	०.१९
६२३	४१/४	०.१२
६२४	४१/५	०.२८
६२५	४१/६	०.३३
६२६	४१/७	०.१०
६२७	४१/८	०.०७
६२८	४१/९	०.०१
६२९	४१/१०	०.२३
६३०	४१/११	०.२६
६३१	४१/१२	०.३२
६३२	४१/१३	०.४४
६३३	४१/१४	०.०२
६३४	४१/१५	०.०२
६३५	४१/१६	१.६७
६३६	४२/१	०.१३
६३७	४२/२	०.१५
६३८	४२/३	१.४८
६३९	४२/४	०.०८
६४०	४२/५	०.२२
६४१	४२/६	०.२७
६४२	४२/७	०.१०
६४३	४२/८	०.०२
६४४	४२/८/१	०.२०
६४५	४२/८/२	०.०४
६४६	४२/९	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
६४७	४२/१०	०.१८
६४८	४२/११	०.०५
६४९	४२/१२	०.०३
६५०	४२/१३	०.६८
६५१	४२/१४	०.०५
६५२	४२/१५	०.१४
६५३	४२/१६	०.०३
६५४	४२/१७	०.२२
६५५	४२/१८	०.१०
६५६	४३/१	०.५८
६५७	४३/२	०.०२
६५८	४३/२/१	०.६५
६५९	४३/२/२	०.५०
६६०	४३/३	०.२२
६६१	४३/४	०.४२
६६२	४३/५	०.११
६६३	४३/६	०.०८
६६४	४३/७	०.९७
६६५	४३/८	०.०८
६६६	४४/१	०.१०
६६७	४४/२	०.०६
६६८	४४/३	०.०२
६६९	४४/४	०.०३
६७०	४४/५	०.०३
६७१	४४/६	०.०५
६७२	४४/७	०.०३
६७३	४४/८	०.०६
६७४	४५/१	०.०५
६७५	४५/२	०.१०
६७६	४५/३	०.०१
६७७	४५/४	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
६७८	४५/५	०.०७
६७९	४५/६	०.२८
६८०	४५/७	०.०६
६८१	४५/८	०.०२
६८२	४५/९	०.०२
६८३	४५/१०	०.०२
६८४	४५/११	०.०१
६८५	४५/१२	०.२७
६८६	४५/१३	०.०५
६८७	४५/१४	०.०६
६८८	४६/१	०.०७
६८९	४६/२	०.२९
६९०	४६/३	०.१४
६९१	४६/४	०.११
६९२	४६/५	०.०३
६९३	४६/६	०.१०
६९४	४६/७	०.८२
६९५	४६/८	०.१४
६९६	४६/९	०.४९
६९७	४६/१०	०.६३
६९८	४६/११	०.०२
६९९	४६/१२	०.०६
७००	४६/१३	०.०६
७०१	४६/१४	०.०९
७०२	४६/१५	०.०८
७०३	४६/१६	०.२२
७०४	४६/१७	०.६२
७०५	४६/१८	०.१२
७०६	४७/१	०.६९
७०७	४७/२	०.२५
७०८	४७/३	०.१३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
७०९	४७/४	०.२४
७१०	४७/५	०.१५
७११	४७/६	०.१५
७१२	४७/६/१	०.१५
७१३	४७/७	०.२३
७१४	४७/८	०.०२
७१५	४७/९	०.२५
७१६	४७/१०	०.१८
७१७	४७/११	०.०१
७१८	४७/१२	०.०२
७१९	४७/१३	०.२०
७२०	४७/१४	०.२२
७२१	४७/१५	०.२९
७२२	४७/१६	०.०९
७२३	४७/१७	०.०८
७२४	४७/१८	०.०५
७२५	४७/१९	०.०८
७२६	४७/२०	०.०४
७२७	४७/२१	०.०४
७२८	४८	०.६१
७२९	४९/१	०.४०
७३०	४९/२	०.१९
७३१	४९/३	०.१८
७३२	५०/१	०.११
७३३	५०/२	०.०४
७३४	५०/३	०.०५
७३५	५०/४	
७३६	५०/५	०.२३
७३७	५०/६	०.१४
७३८	५०/६/१	०.१४
७३९	५०/७	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
७४०	५०/८	०.११
७४१	५०/९	०.०२
७४२	५०/१०	०.०३
७४३	५०/११	०.१२
७४४	५०/१२	०.०३
७४५	५०/१३	०.०४
७४६	५०/१४	०.१३
७४७	५०/१५	०.०३
७४८	५०/१६	०.०४
७४९	५०/१७	०.८४
७५०	५०/१८	०.७४
७५१	५०/१९	०.३२
७५२	५०/२०	०.०३
७५३	५०/२१	०.०४
७५४	५१	०.५१
७५५	५२/१/अ	०.३२
७५६	५२/१/ब	०.०६
७५७	५२/२	०.९४
७५८	५३/१	०.०३
७५९	५३/२	०.०३
७६०	५३/३	०.०३
७६१	५३/४	०.०२
७६२	५३/५	०.०१
७६३	५३/६	०.०३
७६४	५३/७	०.०२
७६५	५३/८	०.०४
७६६	५३/९	०.०४
७६७	५३/१०	०.०२
७६८	५३/११	०.०२
७६९	५३/१२	०.०१
७७०	५३/१३	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
७७१	५३/१४	०.०१
७७२	५३/१५	०.०३
७७३	५३/१६	०.०२
७७४	५३/१७	०.०३
७७५	५३/१८	०.०४
७७६	५३/१९	०.०५
७७७	५३/२०	०.०३
७७८	५३/२१	०.०५
७७९	५३/२२	०.०३
७८०	५३/२३	०.०३
७८१	५३/२४	०.०१
७८२	५३/२५	०.०१
७८३	५३/२६	०.२२
७८४	५४	०.६०
७८५	५५	०.०२
७८६	५५/१	०.८१
७८७	५६/१	०.०४
७८८	५६/२	०.०४
७८९	५६/३	०.०३
७९०	५६/४	०.०२
७९१	५६/५	०.०२
७९२	५६/६	०.०३
७९३	५६/७	०.०२
७९४	५६/८	०.०२
७९५	५६/९	०.०२
७९६	५६/१०	०.०३
७९७	५६/११	०.०४
७९८	५६/१२	०.०५
७९९	५६/१३	०.०२
८००	५६/१४	०.०१
८०१	५६/१५	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
८०२	५६/१६	०.०१
८०३	५६/१७	०.०२
८०४	५६/१८	०.०१
८०५	५६/१९	०.०१
८०६	५६/२०	०.०६
८०७	५७	०.१८
८०८	५८	०.६६
८०९	५९	०.१५
८१०	६०/१	०.२६
८११	६०/२	०.०५
८१२	६०/३	०.०५
८१३	६०/४	०.०४
८१४	६०/५	०.०२
८१५	६०/६	०.४६
८१६	६०/७	०.०२
८१७	६०/८	०.०१
८१८	६०/९	०.०२
८१९	६०/१०	०.०३
८२०	६०/११	०.०१
८२१	६०/१२	०.०४
८२२	६०/१३	०.०५
८२३	६०/१४	०.०१
८२४	६०/१५	०.०१
८२५	६०/१६	०.०३
८२६	६०/१७	०.१४
८२७	६०/१८	०.०१
८२८	६०/१९	०.०२
८२९	६०/२०	०.०६
८३०	६०/२१	०.०५
८३१	६०/२२	०.११
८३२	६०/२३	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
८३३	६०/२४	०.१२
८३४	६०/२५	०.०१
८३५	६०/२६	०.०१
८३६	६०/२७	०.०१
८३७	६०/२८	०.१४
८३८	६०/२९	०.०८
८३९	६१	०.३४
८४०	६२/१	०.८८
८४१	६२/१/१	०.४४
८४२	६२/२	०.२०
८४३	६२/३	०.१८
८४४	६२/४	०.०८
८४५	६२/५	०.०९
८४६	६२/६	०.०४
८४७	६२/७	०.०५
८४८	६३/१	०.०३
८४९	६३/२	०.०३
८५०	६३/३	०.०३
८५१	६३/४	०.०३
८५२	६३/५	०.०४
८५३	६३/६	०.०३
८५४	६३/७	०.०४
८५५	६३/८	०.०४
८५६	६३/९	०.०२
८५७	६३/१०	०.०२
८५८	६४	०.४६
८५९	६५/१	०.०१
८६०	६५/२	०.०४
८६१	६५/३	०.०९
८६२	६५/४	०.०१
८६३	६५/५	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
८६४	६५/६	०.०२
८६५	६५/७	०.०३
८६६	६५/८	०.०२
८६७	६५/९	०.०२
८६८	६५/१०	०.०२
८६९	६५/११	०.२१
८७०	६५/१२	०.०५
८७१	६५/१३	०.०१
८७२	६५/१४	०.११
८७३	६५/१५	०.०२
८७४	६५/१६	०.२३
८७५	६५/१७	०.०५
८७६	६५/१८	०.०६
८७७	६५/१९	०.०७
८७८	६५/२०	०.०७
८७९	६५/२१	०.०३
८८०	६५/२२	०.०५
८८१	६५/२३	०.०४
८८२	६५/२४	०.०२
८८३	६५/२५	०.०२
८८४	६५/२६	०.०६
८८५	६५/२७	०.०२
८८६	६५/२८	०.०९
८८७	६५/२९	०.०३
८८८	६५/३०	०.११
८८९	६५/३१	०.०३
८९०	६५/३२	०.०३
८९१	६५/३३	०.५०
८९२	६५/३४	०.०५
८९३	६५/३५	०.०१
८९४	६५/३६	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
८९५	६५/३७	०.०३
८९६	६५/३८	०.०५
८९७	६५/३९	०.०१
८९८	६५/४०	०.०२
८९९	६५/४१	०.०९
९००	६६/१	०.२३
९०१	६६/१/१	०.४५
९०२	६६/२	०.१८
९०३	६७/१	०.३७
९०४	६७/२	०.२९
९०५	६७/३	०.३६
९०६	६७/४	०.११
९०७	६७/५	०.०९
९०८	६७/६	०.०८
९०९	६७/७	०.१०
९१०	६७/८	०.०७
९११	६७/९	०.१७
९१२	६८/१	०.१०
९१३	६८/२	०.०९
९१४	६८/३	०.३०
९१५	६८/४	०.०६
९१६	६८/५	०.०८
९१७	६८/६	०.०१
९१८	६८/७	०.०३
९१९	६८/८	०.०७
९२०	६८/९	०.०४
९२१	६८/१०	०.०२
९२२	६८/११	०.०१
९२३	६८/१२	०.०१
९२४	६८/१३	०.०२
९२५	६८/१४	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
९२६	६८/१५	०.०१
९२७	६८/१६	०.०३
९२८	६८/१७	०.०१
९२९	६८/१८	०.०१
९३०	६८/१९	०.०३
९३१	६८/२०	०.०१
९३२	६८/२१	०.०२
९३३	६८/२२	०.०८
९३४	६८/२३	०.१३
९३५	६८/२४	०.०२
९३६	६८/२५	०.०२
९३७	६८/२६	०.०१
९३८	६८/२७	०.०२
९३९	६८/२८	०.०२
९४०	६८/२९	०.२९
९४१	६८/३०	०.०२
९४२	६८/३१	०.०२
९४३	६८/३२	०.०२
९४४	६८/३३	०.०२
९४५	६८/३४	०.१२
९४६	६८/३५	०.०४
९४७	६८/३६	०.०८
९४८	६८/३७	०.०५
९४९	६८/३८	०.०५
९५०	६९/१	०.०१
९५१	६९/२	०.०१
९५२	६९/३	०.०२
९५३	६९/४	०.०२
९५४	६९/५	०.०२
९५५	६९/६	०.०४
९५६	६९/७	०.०१

**अनुसूची-ब--चालू**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
९५७	६९/८	०.०१
९५८	६९/९	०.०१
९५९	६९/१०	०.०१
९६०	६९/११	०.०१
९६१	६९/१२	०.०४
९६२	६९/१३	०.०२
९६३	६९/१४	०.०४
९६४	६९/१५	०.०३
९६५	६९/१६	०.०५
९६६	६९/१७	०.०३
९६७	६९/१८	०.०५
९६८	६९/१९	०.०२
९६९	६९/२०	०.०२
९७०	६९/२१	०.०२
९७१	६९/२२	०.०३
९७२	६९/२३	०.०२
९७३	६९/२४	०.०२
<b>एकूण</b>	<b>९७३</b>	<b>१३८.५०</b>

इंजि. सुरेन जगन्नाथ हिरे

कार्यकारी अभियंता,  
लघुपाटबंधारे विभाग, सातारा.

सातारा, १७ जानेवारी २०१९.

**MMISF ACT, 2005  
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and  
Rule 3.00)  
(Notification III)**

क्रमांक लपवि/प्रशा-२/२५५ (२)/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. Suren Jagannath Hiray, Executive Engineer, Minor Irrigation Division, Satara hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, Engr. Suren Jagannath Hiray, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Satara Irrigation Circle, Satara within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

**Schedule-A**

Division : Minor Irrigation Division Satara, taluka Satara, district Satara.

Sub-Division : Minor Irrigation Sub-Division, taluka Karad, district Satara.

Name of the Project : Morna Gureghar Project  
Area Notified : 138.50 Ha.

No. of Village : 1-Donglewadi, taluka Patan, district Satara.

Description of area Notified : Morna Gureghar Project Left Bank Canal, Ch. 7900 to 9900 mtrs. WUA No. 4, Donglewadi, taluka Patan, district Satara.

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 4, Donglewadi, taluka Patan, district Satara.

**Details of Area Notified**

**District Satara, taluka Patan**

Name of Village	Area Notified (As per Schedule-B) Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Donglewadi	973	138.50
<b>Total</b>	<b>973</b>	<b>138.50</b>

**Index-3**

**Schedule-B-contd.**

Division : Minor Irrigation Division Satara			Sr. No.	Delineated Area	
Sub-Division : Minor Irrigation Sub-Division, No. 8, Karad.				Gat Nos.	Area
Name of the Project : Morna Gureghar Project			1	2	3
Canal : Left Bank Canal					Ha. (CCA)
Area Under Notificatioin : Morna Guregar			22	2/2	0.04
Project Lift Bank Canal, Ch. 7700 mtrs. to			23	2/3	0.04
9700 mtrs. WUA-4, Area. 138.50 Ha. (CCA)			24	2/4	0.04
No. of Village : 1-Donglewadi, taluka Patan,			25	2/5	0.05
district Satara.			26	2/6	0.12
Delineated Area : Morna Gureghar Project Left			27	2/7	0.04
Bank Canal, Ch. 7700 to 9700 mtrs. WUA No.			28	2/8	0.07
4, Area 138.50 Ha. (CCA)			29	2/9	0.01
Year of starting Irrigation : 2019-20			30	2/10	0.01
<b>Schedule-B</b>			31	2/11	0.04
<b>District Satara, taluka Patan,</b>			32	2/12	0.02
<b>village Donglewadi</b>			33	2/13	0.04
Sr. No.	Delineated Area				
	Gat Nos.	Area			
1	2	3			
		Ha. (CCA)			
1	1/1	0.12	34	2/14	0.02
2	1/2	0.07	35	3/1	0.06
3	1/3	0.03	36	3/2	0.04
4	1/4	0.14	37	3/3	0.04
5	1/5	0.21	38	3/4	0.05
6	1/6	0.06	39	3/5	0.03
7	1/7	0.03	40	3/6	0.03
8	1/8	0.04	41	3/7	0.03
9	1/9	0.03	42	3/8	0.06
10	1/10	0.16	43	3/9	0.05
11	1/11	0.02	44	3/10	0.04
12	1/12	0.05	45	3/11	0.04
13	1/13	0.03	46	3/12	0.05
14	1/14	0.03	47	3/13	0.02
15	1/15	0.07	48	3/14	0.03
16	1/16	0.11	49	4/1	0.01
17	1/17	0.01	50	4/2	0.01
18	1/18	0.01	51	4/3	0.1
19	1/19	0.06	52	4/4	0.02
20	1/20	0.02	53	4/5	0.02
21	2/1	0.04	54	4/6	0.04
			55	4/7	0.01
			56	4/8	0.02
			57	4/9	0.03

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
58	4/10	0.04
59	4/11	0.01
60	4/12	0.06
61	4/13	0.04
62	4/14	0.03
63	4/15	0.04
64	4/16	0.06
65	4/17	0.03
66	5/1	0.33
67	5/2	0.05
68	5/3	0.11
69	5/4	0.03
70	5/5	0.16
71	5/6	0.07
72	5/7	0.01
73	5/8	0.05
74	5/9	0.15
75	5/10	0.02
76	5/11	0.03
77	5/12	0.01
78	5/13	0.03
79	5/14/A	0.14
80	5/14/C	0.04
81	5/14/B	0.01
82	5/15	0.01
83	5/16	0.05
84	5/17	0.09
85	5/18	0.09
86	5/19	0.03
87	5/20	0.03
88	5/21	0.05
89	5/22	0.00
90	5/23	0.01
91	5/24	0.01
92	5/25	0.02
93	5/26	0.01

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
94	5/27	0.01
95	5/28	0.01
96	5/29	0.01
97	5/30	0.01
98	5/31	0.12
99	5/32	0.07
100	5/33	0.01
101	5/34	0.01
102	5/35	0.01
103	5/36	0.21
104	5/37	0.06
105	5/38	0.04
106	5/39	0.02
107	5/40	0.03
108	5/41	0.16
109	5/42	0.08
110	5/43	0.02
111	5/44	0.08
112	5/45	0.04
113	5/46/A	0.50
114	5/46/B	0.50
115	6/1	0.05
116	6/2	0.02
117	6/3	0.03
118	6/4	0.02
119	6/5	0.02
120	6/6	0.11
121	6/7	0.03
122	6/8	0.18
123	6/9	0.02
124	6/10	0.02
125	6/11	0.01
126	6/12	0.01
127	6/13	0.06
128	6/14	0.03
129	6/15	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
130	6/16	0.02
131	6/17	0.05
132	6/18	0.02
133	6/19	0.02
134	6/20	0.03
135	6/21	0.02
136	7/1	0.04
137	7/2	0.03
138	7/3	0.03
139	7/4	0.01
140	7/5	0.02
141	7/6	0.04
142	7/7	0.01
143	7/8	0.02
144	7/9	0.01
145	7/10	0.02
146	7/11	0.01
147	7/12	0.01
148	7/13	0.01
149	7/14	0.01
150	7/15	0.01
151	7/16	0.03
152	7/17	0.01
153	7/18	0.02
154	7/19	0.01
155	7/20	0.04
156	7/21	0.02
157	7/22	0.01
158	7/23	0.01
159	7/24	0.01
160	7/25	0.01
161	7/26	0.01
162	8/1	0.09
163	8/2	0.02
164	8/3	0.12
165	8/4	0.25

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
166	8/5	0.19
167	8/6	0.16
168	8/7	0.03
169	8/8	0.02
170	8/9	0.10
171	8/10	0.09
172	8/11	0.01
173	8/12	0.04
174	8/13	0.07
175	8/14	0.07
176	8/15	0.07
177	8/16	0.06
178	8/17	0.04
179	8/18	0.27
180	8/19	0.36
181	8/20	0.03
182	8/21	0.03
183	8/22	0.03
184	8/23	0.14
185	8/24	0.07
186	8/25	0.06
187	8/26	0.04
188	8/27	0.04
189	8/28	0.04
190	8/29	0.11
191	8/30	0.08
192	8/31	0.03
193	8/32	0.06
194	8/33	0.07
195	8/34	0.01
196	8/35	0.02
197	8/36	0.02
198	8/37	0.03
199	8/38	0.02
200	8/39	0.04
201	8/40	0.11



**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
202	8/41	0.09
203	8/42	0.11
204	9/1	0.21
205	9/2	0.08
206	9/3	0.46
207	9/4	0.15
208	9/5/A	0.06
209	9/5/B	0.03
210	9/5/C	0.04
211	10	2.02
212	10/1	0.5
213	11/1	0.14
214	11/2	0.09
215	11/3	0.06
216	11/4	0.09
217	11/5	0.42
218	11/6	0.07
219	11/7	0.04
220	11/8	0.04
221	11/9	0.06
222	11/10	0.12
223	11/11	0.17
224	11/12	0.26
225	11/13	0.08
226	11/14	0.04
227	11/15	0.14
228	11/16	0.12
229	12	3.22
230	12/1	0.38
231	13	1.33
232	14/1/2	1.24
233	15/1	0.28
234	15/2	0.04
235	15/3	0.14
236	15/4	0.04
237	15/5	0.05

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
238	15/6	0.05
239	15/7	0.04
240	15/8	0.05
241	15/9	0.04
242	15/10	0.06
243	15/11	0.06
244	15/12	0.27
245	15/13	0.11
246	15/14	0.12
247	15/15	0.13
248	15/16	0.21
249	15/17	0.04
250	15/18	0.04
251	15/19	0.10
252	15/20	0.03
253	15/21	0.02
254	15/22	0.01
255	15/23	0.01
256	16/1	0.11
257	16/2	0.21
258	16/3	0.18
259	16/4	0.11
260	16/5	0.09
261	16/6	0.28
262	16/7	0.09
263	16/8	0.09
264	16/9	0.17
265	16/10	0.11
266	16/11	0.08
267	16/12	0.04
268	16/13	0.04
269	16/14	0.08
270	16/15	0.09
271	16/16	0.17
272	16/17	0.07
273	16/18	0.08

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
274	16/19	0.17
275	16/20	0.07
276	16/21	0.04
277	16/22	0.04
278	16/23	0.14
279	16/24	0.08
280	16/25	0.08
281	16/26	0.20
282	16/27	0.04
283	16/28	0.03
284	16/29	0.03
285	17/1	1.94
286	17/2	0.40
287	172/1	0.35
288	18/1	0.88
289	18/2	0.11
290	18/3	0.09
291	18/4	0.10
292	18/5	0.07
293	18/6	0.14
294	18/7	0.07
295	18/8	0.07
296	18/9	0.31
297	18/10	0.57
298	18/11	0.12
299	18/12	0.03
300	18/13	0.02
301	18/14	0.01
302	18/14/1	0.07
303	18/15	0.08
304	18/16	0.04
305	18/17	0.02
306	18/18	0.05
307	18/19	0.06
308	18/20	0.02
309	18/21	0.05

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
310	18/22	0.13
311	18/23	0.03
312	18/24	0.06
313	18/25	0.08
314	18/26	0.05
315	18/27	0.11
316	18/28	0.09
317	19/1	0.07
318	19/2	0.02
319	19/3	0.01
320	19/4	0.04
321	19/5	0.02
322	19/6	0.01
323	19/7	0.01
324	19/8	0.06
325	19/9	0.02
326	19/10	0.03
327	19/11	0.03
328	19/12	0.02
329	19/13	0.02
330	19/14	0.01
331	19/15	0.06
332	19/16	0.06
333	19/17	0.02
334	19/18	0.01
335	19/19	0.02
336	19/20	0.05
337	19/21	0.04
338	19/22	0.03
339	19/23	0.01
340	19/24	0.01
341	19/25	0.02
342	19/26	0.02
343	19/27	0.02
344	20/1	0.03
345	20/2	0.08

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
346	20/3	0.05
347	21/1	0.11
348	21/2	0.03
349	21/3	0.04
350	21/4	0.04
351	21/5	0.04
352	21/6	0.06
353	21/7	0.02
354	21/8	0.02
355	22/1	0.56
356	22/2	0.03
357	22/3	0.05
358	22/4	0.05
359	22/5	0.05
360	22/6	0.04
361	22/7	0.13
362	22/8	0.21
363	22/9	0.12
364	22/10	0.73
365	22/11	0.08
366	22/12	0.08
367	22/13	0.08
368	22/14	0.1
369	22/15	0.17
370	22/16	0.22
371	22/17	0.11
372	22/18	0.03
373	22/19	0.06
374	22/20	0.18
375	22/21	0.04
376	22/22	0.38
377	23/1	0.03
378	23/2	0.1
379	23/3	0.21
380	23/4	0.06
381	23/5	0.16

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
382	23/6	0.04
383	23/7	0.18
384	23/8	0.19
385	23/9	0.29
386	23/10	0.07
387	23/11	0.06
388	23/12	0.02
389	23/13	0.06
390	23/14	0.10
391	23/15	0.05
392	23/16	0.04
393	23/17	0.6
394	23/18	0.16
395	23/19	0.05
396	23/20	0.10
397	23/21	0.14
398	23/22	0.20
399	23/23	0.23
400	24/1	0.06
401	24/2	0.06
402	24/2/1	0.40
403	24/3	20.2
404	24/4	0.15
405	24/5	0.05
406	24/6	0.03
407	24/7	0.67
408	24/8	0.69
409	24/9	0.14
410	24/10	0.33
411	24/11	0.05
412	24/12	0.03
413	24/13	0.05
414	24/14	0.10
415	24/15	0.36
416	24/16	0.01
417	24/17	0.30

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
418	31/1	0.08
419	31/2	0.25
420	31/3	0.21
421	31/4	0.40
422	31/4/1	0.30
423	31/5	0.04
424	31/6	0.08
425	31/7	0.07
426	31/8	0.03
427	31/9	0.11
428	31/10	0.16
429	31/11	0.06
430	31/12	0.14
431	31/13	0.07
432	31/14	0.05
433	31/15	0.01
434	32/1	0.01
435	32/2	0.17
436	32/3	0.04
437	32/4	0.07
438	32/5	0.03
439	32/6	0.01
440	32/7	0.01
441	32/8	0.03
442	33/1	0.01
443	33/2	0.02
444	33/3	0.02
445	33/4	0.02
446	33/5	0.03
447	33/6	0.01
448	33/7	0.03
449	33/8	0.01
450	33/9	0.02
451	33/10	0.01
452	33/11	0.03
453	33/12	0.05

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
454	33/13	0.05
455	33/14	0.01
456	33/15	0.02
457	33/16	0.03
458	33/17	0.03
459	33/18	0.05
460	33/19	0.03
461	33/20	0.01
462	33/21	0.10
463	33/22	0.01
464	33/23	0.02
465	33/24	0.02
466	34	0.16
467	34/0/1	0.46
468	35/1	0.01
469	35/2	0.09
470	35/3	0.15
471	35/4	0.35
472	35/5	0.06
473	35/6	0.98
474	35/6/1	0.24
475	35/7	0.01
476	35/8	0.27
477	35/9	0.12
478	35/10	0.05
479	35/11	0.01
480	35/11/1	0.12
481	35/12	0.32
482	35/13	0.07
483	35/14	0.02
484	35/15	0.02
485	35/16	0.04
486	35/17	0.21
487	35/18	0.06
488	35/19	0.18
489	35/20	0.10

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
490	35/21	0.02
491	35/22	0.05
492	35/23	0.05
493	35/24	0.06
494	35/25	0.06
495	35/26	0.11
496	36/1	0.12
497	36/2	0.08
498	36/3	0.64
499	36/4	0.16
500	36/4/1	0.16
501	36/5	0.04
502	36/6	0.04
503	36/7	0.02
504	36/8	0.06
505	36/9	0.06
506	37/1	0.07
507	37/2	0.21
508	37/3	0.14
509	37/4	0.48
510	37/5	0.10
511	37/6	0.48
512	37/7	0.13
513	37/8	0.52
514	37/9	0.03
515	37/10	0.09
516	37/11	0.14
517	37/12	0.09
518	37/13	0.04
519	37/14	0.05
520	37/15	0.09
521	37/16	0.02
522	37/17	0.06
523	37/18	0.05
524	37/19	0.08
525	37/20	0.08

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
526	37/21	0.11
527	37/22	0.02
528	37/23	0.36
529	37/24	0.04
530	37/25	0.03
531	37/26	0.02
532	37/27	0.07
533	37/28	0.01
534	37/29	0.01
535	37/30	0.02
536	37/31	0.02
537	37/32	0.01
538	38/1	0.05
539	38/1/1	0.07
540	38/2	0.06
541	38/3	0.02
542	38/4	0.02
543	38/5	0.06
544	38/6	0.28
545	38/7	0.39
546	38/8	0.01
547	38/9	0.01
548	38/10	0.01
549	38/11	0.01
550	38/12	0.05
551	38/13	0.18
552	38/13/1	0.07
553	38/14	0.05
554	38/15	0.23
555	38/16	0.14
556	38/17	0.92
557	38/18	0.03
558	38/19	0.01
559	38/20	0.02
560	38/21	0.03
561	38/22	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
562	38/23	0.02
563	38/24	0.02
564	38/25	0.03
565	38/26	0.04
566	38/27	0.03
567	38/28	0.02
568	38/29	0.19
569	38/30	0.01
570	38/31	0.04
571	38/32	0.31
572	38/33	0.07
573	38/34	0.06
574	38/35	0.01
575	38/36	0.02
576	38/37	0.01
577	38/38	0.01
578	39/1	0.05
579	39/2	0.10
580	39/3	0.26
581	39/4	0.14
582	39/5	0.06
583	39/6	0.11
584	39/7	0.09
585	39/8	0.19
586	39/9	0.22
587	39/10	0.24
588	39/11	0.32
589	39/12	0.28
590	39/13	0.66
591	39/14	3.00
592	40/1	0.26
593	40/2	0.49
594	40/3	0.02
595	40/4	0.02
596	40/5	0.02
597	40/6	0.07

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
598	40/7	0.76
599	40/8	1.29
600	40/9	0.06
601	40/10	0.02
602	40/11	0.02
603	40/12	0.02
604	40/13	0.02
605	40/14	0.03
606	40/15	0.02
607	40/16	0.09
608	40/17	0.02
609	40/18	0.01
610	40/19	0.01
611	40/20	0.09
612	40/21	0.51
613	40/22	0.07
614	40/23	0.14
615	40/24	0.25
616	40/24/1	0.20
617	40/25	0.02
618	40/26	0.31
619	40/27	1.01
620	41/1	0.80
621	41/2	0.35
622	41/3	0.19
623	41/4	0.12
624	41/5	0.28
625	41/6	0.33
626	41/7	0.10
627	41/8	0.07
628	41/9	0.01
629	41/10	0.23
630	41/11	0.26
631	41/12	0.32
632	41/13	0.44
633	41/14	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
634	41/15	0.02
635	41/16	1.67
636	42/1	0.13
637	42/2	0.15
638	42/3	1.48
639	42/4	0.08
640	42/5	0.22
641	42/6	0.27
642	42/7	0.10
643	42/8	0.02
644	42/8/1	0.20
645	42/8/2	0.04
646	42/9	0.06
647	42/10	0.18
648	42/11	0.05
649	42/12	0.03
650	42/13	0.68
651	42/14	0.05
652	42/15	0.14
653	42/16	0.03
654	42/17	0.22
655	42/18	0.10
656	43/1	0.58
657	43/2	0.02
658	43/2/1	0.65
659	43/2/2	0.50
660	43/3	0.22
661	43/4	0.42
662	43/5	0.11
663	43/6	0.08
664	43/7	0.97
665	43/8	0.08
666	44/1	0.10
667	44/2	0.06
668	44/3	0.02
669	44/4	0.03

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
670	44/5	0.03
671	44/6	0.05
672	44/7	0.03
673	44/8	0.06
674	45/1	0.05
675	45/2	0.10
676	45/3	0.01
677	45/4	0.05
678	45/5	0.07
679	45/6	0.28
680	45/7	0.06
681	45/8	0.02
682	45/9	0.02
683	45/10	0.02
684	45/11	0.01
685	45/12	0.27
686	45/13	0.05
687	45/14	0.06
688	46/1	0.07
689	46/2	0.29
690	46/3	0.14
691	46/4	0.11
692	46/5	0.03
693	46/6	0.10
694	46/7	0.82
695	46/8	0.14
696	46/9	0.49
697	46/10	0.63
698	46/11	0.02
699	46/12	0.06
700	46/13	0.06
701	46/14	0.09
702	46/15	0.08
703	46/16	0.22
704	46/17	0.62
705	46/18	0.12

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
706	47/1	0.69
707	47/2	0.25
708	47/3	0.13
709	47/4	0.24
710	47/5	0.15
711	47/6	0.15
712	47/6/1	0.15
713	47/7	0.23
714	47/8	0.02
715	47/9	0.25
716	47/10	0.18
717	47/11	0.01
718	47/12	0.02
719	47/13	0.20
720	47/14	0.22
721	47/15	0.29
722	47/16	0.09
723	47/17	0.08
724	47/18	0.05
725	47/19	0.08
726	47/20	0.04
727	47/21	0.04
728	48	0.61
729	49/1	0.40
730	49/2	0.19
731	49/3	0.18
732	50/1	0.11
733	50/2	0.04
734	50/3	0.05
735	50/4	
736	50/5	0.23
737	50/6	0.14
738	50/6/1	0.14
739	50/7	0.05
740	50/8	0.11
741	50/9	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
742	50/10	0.03
743	50/11	0.12
744	50/12	0.03
745	50/13	0.04
746	50/14	0.13
747	50/15	0.03
748	50/16	0.04
749	50/17	0.84
750	50/18	0.74
751	50/19	0.32
752	50/20	0.03
753	50/21	0.04
754	51	0.51
755	52/1/A	0.32
756	52/1/B	0.06
757	52/2	0.94
758	53/1	0.03
759	53/2	0.03
760	53/3	0.03
761	53/4	0.02
762	53/5	0.01
763	53/6	0.03
764	53/7	0.02
765	53/8	0.04
766	53/9	0.04
767	53/10	0.02
768	53/11	0.02
769	53/12	0.01
770	53/13	0.02
771	53/14	0.01
772	53/15	0.03
773	53/16	0.02
774	53/17	0.03
775	53/18	0.04
776	53/19	0.05
777	53/20	0.03



**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
778	53/21	0.05
779	53/22	0.03
780	53/23	0.03
781	53/24	0.01
782	53/25	0.01
783	53/26	0.22
784	54	0.60
785	55	0.02
786	55/1	0.81
787	56/1	0.04
788	56/2	0.04
789	56/3	0.03
790	56/4	0.02
791	56/5	0.02
792	56/6	0.03
793	56/7	0.02
794	56/8	0.02
795	56/9	0.02
796	56/10	0.03
797	56/11	0.04
798	56/12	0.05
799	56/13	0.02
800	56/14	0.01
801	56/15	0.01
802	56/16	0.01
803	56/17	0.02
804	56/18	0.01
805	56/19	0.01
806	56/20	0.06
807	57	0.18
808	58	0.66
809	59	0.15
810	60/1	0.26
811	60/2	0.05
812	60/3	0.05
813	60/4	0.04

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
814	60/5	0.02
815	60/6	0.46
816	60/7	0.02
817	60/8	0.01
818	60/9	0.02
819	60/10	0.03
820	60/11	0.01
821	60/12	0.04
822	60/13	0.05
823	60/14	0.01
824	60/15	0.01
825	60/16	0.03
826	60/17	0.14
827	60/18	0.01
828	60/19	0.02
829	60/20	0.06
830	60/21	0.05
831	60/22	0.11
832	60/23	0.17
833	60/24	0.12
834	60/25	0.01
835	60/26	0.01
836	60/27	0.01
837	60/28	0.14
838	60/29	0.08
839	61	0.34
840	62/1	0.88
841	62/1/1	0.44
842	62/2	0.20
843	62/3	0.18
844	62/4	0.08
845	62/5	0.09
846	62/6	0.04
847	62/7	0.05
848	63/1	0.03
849	63/2	0.03

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
850	63/3	0.03
851	63/4	0.03
852	63/5	0.04
853	63/6	0.03
854	63/7	0.04
855	63/8	0.04
856	63/9	0.02
857	63/10	0.02
858	64	0.46
859	65/1	0.01
860	65/2	0.04
861	65/3	0.09
862	65/4	0.01
863	65/5	0.01
864	65/6	0.02
865	65/7	0.03
866	65/8	0.02
867	65/9	0.02
868	65/10	0.02
869	65/11	0.21
870	65/12	0.05
871	65/13	0.01
872	65/14	0.11
873	65/15	0.02
874	65/16	0.23
875	65/17	0.05
876	65/18	0.06
877	65/19	0.07
878	65/20	0.07
879	65/21	0.03
880	65/22	0.05
881	65/23	0.04
882	65/24	0.02

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
883	65/25	0.02
884	65/26	0.06
885	65/27	0.02
886	65/28	0.09
887	65/29	0.03
888	65/30	0.11
889	65/31	0.03
890	65/32	0.03
891	65/33	0.50
892	65/34	0.05
893	65/35	0.01
894	65/36	0.01
895	65/37	0.03
896	65/38	0.05
897	65/39	0.01
898	65/40	0.02
899	65/41	0.09
900	66/1	0.23
901	66/1/1	0.45
902	66/2	0.18
903	67/1	0.37
904	67/2	0.29
905	67/3	0.36
906	67/4	0.11
907	67/5	0.09
908	67/6	0.08
909	67/7	0.10
910	67/8	0.07
911	67/9	0.17
912	68/1	0.10
913	68/2	0.09
914	68/3	0.30
915	68/4	0.06

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
916	68/5	0.08
917	68/6	0.01
918	68/7	0.03
919	68/8	0.07
920	68/9	0.04
921	68/10	0.02
922	68/11	0.01
923	68/12	0.01
924	68/13	0.02
925	68/14	0.01
926	68/15	0.01
927	68/16	0.03
928	68/17	0.01
929	68/18	0.01
930	68/19	0.03
931	68/20	0.01
932	68/21	0.02
933	68/22	0.08
934	68/23	0.13
935	68/24	0.02
936	68/25	0.02
937	68/26	0.01
938	68/27	0.02
939	68/28	0.02
940	68/29	0.29
941	68/30	0.02
942	68/31	0.02
943	68/32	0.02
944	68/33	0.02
945	68/34	0.12
946	68/35	0.04
947	68/36	0.08

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
948	68/37	0.05
949	68/38	0.05
950	69/1	0.01
951	69/2	0.01
952	69/3	0.02
953	69/4	0.02
954	69/5	0.02
955	69/6	0.04
956	69/7	0.01
957	69/8	0.01
958	69/9	0.01
959	69/10	0.01
960	69/11	0.01
961	69/12	0.04
962	69/13	0.02
963	69/14	0.04
964	69/15	0.03
965	69/16	0.05
966	69/17	0.03
967	69/18	0.05
968	69/19	0.02
969	69/20	0.02
970	69/21	0.02
971	69/22	0.03
972	69/23	0.02
973	69/24	0.02
<b>Total</b>	<b>973</b>	<b>138.50</b>

**Engr. SUREN JAGANNATH HIRAY,**  
Executive Engineer,  
Minor Irrigation Division, Satara.

Satara, 17th Janaury 2019.

### अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/-नीउका/अधि-३/४५१/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अध्यक्ष यांच्या नावांच्या यादी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची 'अ'

विभाग	- नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
उपविभाग	- माळशिरस पाटबंधारे उपविभाग, माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
प्रकल्पाचे नाव	- नीरा उजवा कालवा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ३४२.७० हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक १ वरील वितरिका क्रमांक १८, २० व २० (अ) वरील लाभक्षेत्र.
गावांची संख्या	- २-चौडेश्वरवाडी व खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- प्रस्तावित श्री. जयकिसान पाणीवापर संस्था, चौडेश्वरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
चौडेश्वरवाडी	२१९	२७६.८१	
खंडाळी	६५	६५.८९	
एकूण	२८४	३४२.७०	

### अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

### गाव चौडेश्वरवाडी

१	११/१	२.०१
२	११/२	५.०७
३	१२/१/अ/१	१.९३
४	१२/१/अ/२	१.९३
५	१२/२	१.०१
६	१२/२/ब	४.०५
७	१३/१	२.०५
८	१३/२	४.३५
९	१४/१	२.५०
१०	१४/२	४.२२
११	१५/१/अ	४.३२
१२	१५/१/अ/२	०.४०
१३	१५/१/अ/३	१.००
१४	१५/१/ब	०.६०
१५	१५/१/ब/१	०.४०
१६	१५/२/अ/१	४.००
१७	१५/२/अ/२	१.६९
१८	१६/१/अ	१.४३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

१९	१६/१/ब	१.६०
२०	१६/२	१.०२
२१	१६/३	२.००
२२	१६/४/अ	०.१८
२३	१७/१/अ	३.२०
२४	१७/१/ब	१.५७
२५	१७/२	५.१६
२६	२४/१	१.९०
२७	२४/२/अ	२.७६
२८	२४/२/ब	०.६५
२९	२५/१/अ/१	०.८०
३०	२५/१/अ/२	०.४०
३१	२५/१/अ/३	०.८०
३२	२५/१/ब	०.३०
३३	२५/२/अ	०.२०
३४	२५/२/ब/१	१.२०
३५	२५/२/ब/२	०.४०
३६	२५/३	२.२०
३७	२५/४	१.७९
३८	२६/१/अ	०.४१
३९	२६/१/ब/१	०.४०
४०	२६/१/ब/२/अ	०.६६
४१	२६/१/ब/२/ब	०.२२
४२	२६/१/ब/२/क	०.४०
४३	२६/१/क	०.२०
४४	२६/२/अ	०.४१
४५	२६/२/ब/२	०.४४
४६	२६/२/ब/२/अ/१/ब	०.४०
४७	२६/२/ब/२/अ/२	०.२०
४८	२६/२/ब/२/ब	०.४४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

४९	२६/२/ई	०.८०
५०	२७/१	४.३१
५१	२७/१/अ	१.३१
५२	२७/१/ब	२.००
५३	२७/१/क	१.००
५४	२७/२	२.६३
५५	२८/१/अ	१.१६
५६	२८/१/ब	१.१६
५७	२८/२/अ	१.१३
५८	२८/२/ब	१.१२
५९	२८/३/अ	१.४७
६०	२८/३/ब/१	०.३१
६१	२८/३/ब/२	१.३०
६२	२९/१/अ	२.१५
६३	२९/१/ब/१	१.३५
६४	२९/१/ब/२	०.८१
६५	२९/२/अ/२/अ	०.९४
६६	२९/२/अ/२/ब	१.००
६७	२९/२/ब/१	०.९५
६८	२९/२/ब/२	१.००
६९	३०/१/अ/१	०.८०
७०	३०/१/अ/२	०.८०
७१	३०/१/अ/३	१.२०
७२	३०/१/अ/४	१.२०
७३	३०/१/ब/२	०.९५
७४	३०/१/ब/१	०.७७
७५	३०/२	२.४३
७६	३१/१/अ	०.४१
७७	३१/१/ब	०.९२
७८	३१/१/क	१.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

७९	३१/१/ड	०.२६
८०	३१/२/अ	१.२१
८१	३१/२/ब	१.५६
८२	३२/१/अ	१.३२
८३	३२/१/ब	१.३२
८४	३२/२	१.२१
८५	३३/१/अ/१	०.७१
८६	३३/१/अ/२	०.७१
८७	३३/१/ब	१.७३
८८	३३/२	१.५३
८९	३३/३/अ	०.८७
९०	३३/३/ब	०.८६
९१	३३/४	१.६८
९२	३४/१/अ	१.६२
९३	३४/१/ब	१.७७
९४	३४/२/अ	१.६२
९५	३४/२/ब	१.७७
९६	३५/१	१.६२
९७	३५/२/अ	१.४१
९८	३५/२/ब	०.२१
९९	३५/३	१.२१
१००	३५/४	०.७७
१०१	३५/५	१.६२
१०२	३६/१/अ	१.६२
१०३	३६/१/ब	०.८१
१०४	३६/२	०.७४
१०५	३६/३/अ/१	०.४०
१०६	३६/३/अ/२	०.४१
१०७	३६/३/ब	०.४०
१०८	३६/४	१.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

१०९	३६/५	१.६२
११०	३८/१/अ	०.७२
१११	३८/१/ब	०.९०
११२	३८/२/अ	१.०१
११३	३८/२/ब	१.०१
११४	३८/३/अ	०.४५
११५	३८/३/ब	१.३५
११६	३८/४	१.२१
११७	३८/५/अ	०.२१
११८	३८/५/ब	०.६०
११९	३८/६	०.१५
१२०	३९/१	२.६४
१२१	३९/२/अ	१.११
१२२	३९/२/ब	१.२०
१२३	३९/३/अ	१.३८
१२४	३९/३/ब	१.३८
१२५	४०/१/अ	१.०६
१२६	४०/१/ब	१.०६
१२७	४०/२/अ	१.०८
१२८	४०/२/ब	१.०९
१२९	४०/३/३	१.०८
१३०	४०/३/ब	१.१०
१३१	४१/१	०.२०
१३२	४१/१/अ/१	०.८१
१३३	४१/१/अ/२/अ	०.३०
१३४	४१/१/अ/२/ब	१.९७
१३५	४१/१/ब/१	०.८१
१३६	४१/१/ब/१/ब/१/ब	०.३१
१३७	४१/१/ब/२	१.९७
१३८	४१/१/ब/२/ब	०.३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

१३९	४१/२	०.३०
१४०	४२/१	३.२८
१४१	४२/२/अ	१.६४
१४२	४२/२/ब	२.००
१४३	४३/१/अ	०.८१
१४४	४३/१/ब/१	०.८१
१४५	४३/१/ब/२/अ	०.८१
१४६	४३/१/ब/२/ब/१	३.३८
१४७	४३/१/ब/२/ब/२	०.४०
१४८	४३/२	०.८१
१४९	४४/१	०.८१
१५०	४४/२	०.६१
१५१	४४/३	०.९४
१५२	४४/४	०.८९
१५३	४४/५	०.९४
१५४	४४/६	१.००
१५५	४५/१/अ/१	०.५०
१५६	४५/१/अ/२/अ	०.३०
१५७	४५/१/अ/२/अ/२	१.४०
१५८	४५/१/अ/२/ब/१	१.२३
१५९	४५/१/ब	०.४०
१६०	४५/२/अ/१	०.६२
१६१	४५/२/अ/२	०.८०
१६२	४५/२/ब	०.१७
१६३	४५/३	०.८१
१६४	४५/४	०.८१
१६५	४६/१/अ/१	०.२०
१६६	४६/१/अ/२	०.२०
१६७	४६/१/क	०.३०
१६८	४६/२/	१.१९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी--चालू

१६९	४६/३/अ/१	०.५७
१७०	४६/३/अ/२	०.३५
१७१	४६/३/ब/१	०.३६
१७२	४६/३/ब/२	०.८५
१७३	४६/४	०.६०
१७४	४६/५	०.५७
१७५	४६/६	१.०४
१७६	४६/७/अ	०.३८
१७७	४६/७/ब	०.३८
१७८	४६/७/क	०.२०
१७९	४६/८	०.५६
१८०	४६/९/अ	०.२७
१८१	४६/९/ब	०.२८
१८२	५५/१	०.८४
१८३	५५/२/अ/१	०.९७
१८४	५५/२/अ/२/अ	१.०७
१८५	५५/२/ब	१.००
१८६	५५/३/अ	१.८६
१८७	५५/३/ब	१.८५
१८८	५५/४	०.९८
१८९	५६/१	२.२२
१९०	५६/२/अ/१	१.३२
१९१	५६/२/अ/२	०.३०
१९२	५६/२/ब	०.६०
१९३	५६/३/अ	०.६१
१९४	५६/३/ब/१	०.९९
१९५	५६/३/ब/२	०.९९
१९६	५७/१/अ/१	०.८०
१९७	५७/१/अ/२	०.७२
१९८	५७/१/अ/३	०.७१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव चौडेश्वरवाडी-चालू

१९९	५७/१/ब/१	१.६०
२००	५७/१/ब/२	२.११
२०१	५७/१/क	२.००
२०२	५७/२/अ/१	०.०५
२०३	५७/२/ब	२.१८
२०४	५८ पै.	९.४६
२०५	५९/१/ब/३/ड	८.७३
२०६	६० पै.	८.५१
२०७	६२ पै.	३.६८
२०८	६४ पै.	२.६५
२०९	६५/२	०.३२
२१०	६५/३/अ	०.२१
२११	६५/३/ब	०.२१
२१२	६५/४	०.४६
२१३	६५/५/अ/१	०.७३
२१४	६५/६	०.५४
२१५	६५/५/ब	०.२२
२१६	६५/७	०.७८
२१७	६५/८	०.५०
२१८	६५/९	०.५८
२१९	६५/१०	०.६२

एकूण

२७६.८१

गाव खंडाळी

१	३५/१	१.००
२	३५/२	०.४४
३	३६	१.२१
४	३७	२.५३
५	३८/१	१.००
६	३८/२	०.५९
७	३९/१	१.७८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव खंडाळी-चालू

८	३९/२	१.२१
९	४०/१	०.४२
१०	४०/२	१.०६
११	४१/१	०.४६
१२	४१/२	१.०४
१३	४१/३	१.०४
१४	४२	०.५७
१५	४३	१.६३
१६	४४	१.६१
१७	४५/१	०.६३
१८	४५/१/अ	०.६३
१९	४५/१/ब	२.००
२०	४५/१/ड	१.८२
२१	४५/१/क	१.८२
२२	४५/२/अ	०.२५
२३	४५/२/ब	०.२५
२४	४५/२/ड	०.२५
२५	४५/२/ई	०.२६
२६	४५/२/क	०.२५
२७	४६	०.८४
२८	४७	१.०६
२९	४८	०.४२
३०	४९	०.४१
३१	५०	०.४१
३२	५१	०.४१
३३	५२	०.४१
३४	५३/१	१.९३
३५	५३/२	१.०१
३६	५३/२/अ	०.२९
३७	५३/२/ब	०.५१
३८	५३/२/क	०.२१
३९	५४	०.५९
४०	५५	०.८३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव खंडाळी-चालू

४१	५६	०.१२
४२	५७	०.०४
४३	५८	१.९०
४४	५९	०.८१
४५	६०	१.१०
४६	६१/१	१.२४
४७	६१/२	०.४०
४८	६२	१.०८
४९	६३	१.६४
५०	६४	०.८२
५१	६५	२.६२
५२	६६	०.०३
५३	६७	१.६१
५४	६८	०.८१
५५	६९	०.८१
५६	७०/१	१.७३
५७	७०/२	०.८१
५८	७१	२.४२
५९	९६/१	२.३४
६०	९६/२	२.३५
६१	९७/१/अ	१.७८
६२	९७/१/ब	१.७८
६३	९७/२	१.६०
६४	९८	०.५९
६५	११०	०.३८

एकूण

६५.८९

अ. पं. निकम,

कार्यकारी अभियंता,

नीरा उजवा कालवा विभाग,

फलटण.

फलटण, २१ जानेवारी २०१९.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/नीउका/अधि-३/४५१/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, A. P. Nikam, Executive Engineer, Neera Right Bank Canal Division, Phaltan, district Satara hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, A. P. Nikam, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Neera Right Bank Canal Division  
Phaltan, taluka Phaltan, district Satara.

Sub-Division : Malashiras Irrigation Sub-Division, Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

Name of the Project : Neera Right Bank Canal  
Area Notified : 342.70 Ha.

No. of Villages : 2-Chaundeshwarwadi and Khandali, taluka Malshiras, district Solapur.

Description of area Notified : Dy. Nos. 18, 20 and 20 (A) of Branch No. 1 of N.R.B.C.

Name and address of WUA (Existing/Proposed : Proposed "Shri Jai Kisan WUA Chaundeshwarwadi", taluka Malshiras, district Solapur.

**Details of Area Notified**

District Solapur, taluka Malshiras		
Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
Chaunde-shwarwadi	219	276.81
Khandali	65	65.89
<b>Total</b>	<b>284</b>	<b>342.70</b>

**Schedule-B**

**District Solapur, taluka Malshiras**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
<b>Village Chaundeshwarwadi</b>		
1	11/1	2.01
2	11/2	5.07
3	12/1/A/1	1.93
4	12/1/A/2	1.93
5	12/2	1.01
6	12/2/B	4.05
7	13/1	2.05
8	13/2	4.35
9	14/1	2.50
10	14/2	4.22
11	15/1/A	4.32
12	15/1/A/2	0.40
13	15/1/A/3	1.00
14	15/1/B	0.60
15	15/1/B/1	0.40
16	15/2/A/1	4.00
17	15/2/A/2	1.69
18	16/1/A	1.43
19	16/1/B	1.60
20	16/2	1.02
21	16/3	2.00

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)
<b>Village Chaundeshwarwadi-contd.</b>		
22	16/4/A	0.18
23	17/1/A	3.20
24	17/1/B	1.57
25	17/2	5.16
26	24/1	1.90
27	24/2/A	2.76
28	24/2/B	0.65
29	25/1/A/1	0.80
30	25/1/A/2	0.40
31	25/1/A/3	0.80
32	25/1/B	0.30
33	25/2/A	0.20
34	25/2/B/1	1.20
35	25/2/B/2	0.40
36	25/3	2.20
37	25/4	1.79
38	26/1/A	0.41
39	26/1/B/1	0.40
40	26/1/B/2/A	0.66
41	26/1/B/2/B	0.22
42	26/1/B/2/C	0.40
43	26/1/C	0.20
44	26/2/A	0.41
45	26/2/B/2	0.44
46	26/2/B/2/A/1/B	0.40
47	26/2/B/2/A/2	0.20
48	26/2/B/2/B	0.44
49	26/2/E	0.80
50	27/1	4.31
51	27/1/A	1.31
52	27/1/B	2.00
53	27/1/C	1.00
54	27/2	2.63
55	28/1/A	1.16
56	28/1/B	1.16

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Chaundeshwarwadi—contd.</b>		
57	28/2/A	1.13
58	28/2/B	1.12
59	28/3/A	1.47
60	28/3/B/1	0.31
61	28/3/B/2	1.30
62	29/1/A	2.15
63	29/1/B/1	1.35
64	29/1/B/2	0.81
65	29/2/A/2/A	0.94
66	29/2/A/2/B	1.00
67	29/2/B/1	0.95
68	29/2/B/2	1.00
69	30/1/A/1	0.80
70	30/1/A/2	0.80
71	30/1/A/3	1.20
72	30/1/A/4	1.20
73	30/1/B/2	0.95
74	30/1/B/1	0.77
75	30/2	2.43
76	31/1/A	0.41
77	31/1/B	0.92
78	31/1/C	1.16
79	31/1/D	0.26
80	31/2/A	1.21
81	31/2/B	1.56
82	32/1/A	1.32
83	32/1/B	1.32
84	32/2	1.21
85	33/1/A/1	0.71
86	33/1/A/2	0.71
87	33/1/B	1.73
88	33/2	1.53
89	33/3/A	0.87
90	33/3/B	0.86
91	33/4	1.68

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Chaundeshwarwadi—contd.</b>		
92	34/1/A	1.62
93	34/1/B	1.77
94	34/2/A	1.62
95	34/2/B	1.77
96	35/1	1.62
97	35/2/A	1.41
98	35/2/B	0.21
99	35/3	1.21
100	35/4	0.77
101	35/5	1.62
102	36/1/A	1.62
103	36/1/B	0.81
104	36/2	0.74
105	36/3/A/1	0.40
106	36/3/A/2	0.41
107	36/3/B	0.40
108	36/4	1.21
109	36/5	1.62
110	38/1/A	0.72
111	38/1/B	0.90
112	38/2/A	1.01
113	38/2/B	1.01
114	38/3/A	0.45
115	38/3/B	1.35
116	38/4	1.21
117	38/5/A	0.21
118	38/5/B	0.60
119	38/6	0.15
120	39/1	2.64
121	39/2/A	1.11
122	39/2/B	1.20
123	39/3/A	1.38
124	39/3/B	1.38
125	40/1/A	1.06
126	40/1/B	1.06

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Chaundeshwarwadi--contd.</b>		
127	40/2/A	1.08
128	40/2/B	1.09
129	40/3/3	1.08
130	40/3/B	1.10
131	41/1	0.20
132	41/1/A/1	0.81
133	41/1/A/2/A	0.30
134	41/1/A/2/B	1.97
135	41/1/B/1	0.81
136	41/1/B/1/B/1/B	0.31
137	41/1/B/2	1.97
138	41/1/B/2/B	0.30
139	41/2	0.30
140	42/1	3.28
141	42/2/A	1.64
142	42/2/B	2.00
143	43/1/A	0.81
144	43/1/B/1	0.81
145	43/1/B/2/A	0.81
146	43/1/B/2/B/1	3.38
147	43/1/B/2/B/2	0.40
148	43/2	0.81
149	44/1	0.81
150	44/2	0.61
151	44/3	0.94
152	44/4	0.89
153	44/5	0.94
154	44/6	1.00
155	45/1/A/1	0.50
156	45/1/A/2/A	0.30
157	45/1/A/2/A/2	1.40
158	45/1/A/2/B/1	1.23
159	45/1/B	0.40
160	45/2/A/1	0.62
161	45/2/A/2	0.80

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Chaundeshwarwadi--contd.</b>		
162	45/2/B	0.17
163	45/3	0.81
164	45/4	0.81
165	46/1/A/1	0.20
166	46/1/A/2	0.20
167	46/1/K	0.30
168	46/2/	1.19
169	46/3/A/1	0.57
170	46/3/A/2	0.35
171	46/3/B/1	0.36
172	46/3/B/2	0.85
173	46/4	0.60
174	46/5	0.57
175	46/6	1.04
176	46/7/A	0.38
177	46/7/B	0.38
178	46/7/C	0.20
179	46/8	0.56
180	46/9/A	0.27
181	46/9/B	0.28
182	55/1	0.84
183	55/2/A/1	0.97
184	55/2/A/2/A	1.07
185	55/2/B	1.00
186	55/3/A	1.86
187	55/3/B	1.85
188	55/4	0.98
189	56/1	2.22
190	56/2/A/1	1.32
191	56/2/A/2	0.30
192	56/2/B	0.60
193	56/3/A	0.61
194	56/3/B/1	0.99
195	56/3/B/2	0.99
196	57/1/A/1	0.80

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Chaundeshwarwadi--contd.</b>		
197	57/1/A/2	0.72
198	57/1/A/3	0.71
199	57/1/B/1	1.60
200	57/1/B/2	2.11
201	57/1/C	2.00
202	57/2/A/1	0.05
203	57/2/B	2.18
204	58 Part	9.46
205	59/1/B/3/D	8.73
206	60 Part	8.51
207	62 Part	3.68
208	64 Part	2.65
209	65/2	0.32
210	65/3/A	0.21
211	65/3/B	0.21
212	65/4	0.46
213	65/5/A/1	0.73
214	65/6	0.54
215	65/5/B	0.22
216	65/7	0.78
217	65/8	0.50
218	65/9	0.58
219	65/10	0.62
	<b>Total</b>	<b>276.81</b>
<b>Village Khandali</b>		
1	35/1	1.00
2	35/2	0.44
3	36	1.21
4	37	2.53
5	38/1	1.00
6	38/2	0.59
7	39/1	1.78
8	39/2	1.21
9	40/1	0.42
10	40/2	1.06

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Khandali--contd.</b>		
11	41/1	0.46
12	41/2	1.04
13	41/3	1.04
14	42	0.57
15	43	1.63
16	44	1.61
17	45/1	0.63
18	45/1/A	0.63
19	45/1/B	2.00
20	45/1/D	1.82
21	45/1/C	1.82
22	45/2/A	0.25
23	45/2/B	0.25
24	45/2/D	0.25
25	45/2/E	0.26
26	45/2/C	0.25
27	46	0.84
28	47	1.06
29	48	0.42
30	49	0.41
31	50	0.41
32	51	0.41
33	52	0.41
34	53/1	1.93
35	53/2	1.01
36	53/2/A	0.29
37	53/2/B	0.51
38	53/2/C	0.21
39	54	0.59
40	55	0.83
41	56	0.12
42	57	0.04
43	58	1.90
44	59	0.81
45	60	1.10
46	61/1	1.24
47	61/2	0.40
48	62	1.08
49	63	1.64
50	64	0.82

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
<b>Village Khandali-contd.</b>		
51	65	2.62
52	66	0.03
53	67	1.61
54	68	0.81
55	69	0.81
56	70/1	1.73
57	70/2	0.81
58	71	2.42
59	96/1	2.34
60	96/2	2.35
61	97/1/A	1.78
62	97/1/B	1.78
63	97/2	1.60
64	98	0.59
65	110	0.38
<b>Total</b>		<b>65.89</b>

**A. P. NIKAM,**

Executive Engineer,  
Neera Right Bank Canal Division,  
Phaltan.

Phaltan, 21st January 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/नीउका/अधि-३/४५५/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय

व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील करता येईल.

**अनुसूची 'अ'**

विभाग	- नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
उपविभाग	- माळशिरस पाटबंधारे उपविभाग, माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
प्रकल्पाचे नाव	- नीरा उजवा कालवा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- २३४.१२ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- नीरा उजवा कालवा शाखा क्रमांक १ वरील वितरिका क्रमांक ९ वरील विमोचक क्रमांक १७ (अ) व १८ वरील लाभक्षेत्र.
गावांची संख्या	- ३-आनंदनगर, अकलूज, बागेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता	- प्रस्तावित पंचलिंग पाणीवापर संस्था, आनंदनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
(कार्यान्वित / प्रस्तावित)	

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील**

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
३	३
हे. आर (सीसीए)	
आनंदनगर	१४१
अकलूज	१
बागेवाडी	२५
एकूण	१६७
	२३४.१२

अनुसूची-ब			अनुसूची-ब--चालू		
जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३			हे. आर
		हे. आर			(सीसीए)
		(सीसीए)		गाव आनंदनगर--चालू	
	गाव आनंदनगर		३०	१२/२/ब/२	२.२२
१	१/१/ब	०.४०	३१	१२/१/ब/२/अ/१	०.२९
२	१/१/क	०.४०	३२	१२/१/ब/२/अ/२	०.२९
३	१-२	०.६५	३३	१३/१	३.६३
४	१-३	१.१७	३४	१३/२	३.६३
५	१/१/अ/१/अ/१/ड/२	०.३२	३५	१४	७.९५
६	१/१/अ/१/अ/१/ड/४	०.२७	३६	१५	८.९१
७	१/१/अ/१/अ/१/ड/५	०.२८	३७	१६/१	४.८१
८	१/१/ड/१/अ/१/अ/१	०.८८	३८	१६/२	५.००
९	५	०.३९	३९	१६/१/२	०.४०
१०	६	२.३३	४०	१७/१/ब/३/ड/५/ब/१	१.३९
११	७-१	५.३४	४१	१७/१/ब/३/ड/५/अ	१.६६
१२	७-२	५.३४	४२	१७/१/२/३/४/५ अ २	०.३८
१३	८	४.८७	४३	१७/१/२/३/४/५ ब २	१.०४
१४	९/१/अ/२	०.४०	४४	१७/१/ब/३/ड/५/क	२.४३
१५	९/१/अ/१	१.२३	४५	१७/१/ब/३/ड/५/ड	२.४३
१६	९/२/अ	१.०२	४६	१८	३.९५
१७	९/१/ब	०.४०	४७	१९/१/अ	१.७६
१८	९/१/क	०.६९	४८	१९/१/ब	१.३२
१९	१०./१	१.६२	४९	१९/२/ब/१	०.७५
२०	१०/२/अ	४.७५	५०	१९/२/ब/३	०.७७
२१	१०/२/ब	०.८०	५१	१९/१/क/२/अ/१/१/१	०.४५
२२	११/१	१.०३	५२	१९/१/क/२/अ/१/१/२	०.४०
२३	११/२/अ	१.२८	५३	१९/१/क/२/अ/१/ब	०.४६
२४	११/२/अ/१	१.९३	५४	१९/१/क/२/अ/२	१.३१
२५	११/२/ब/१	१.०७	५५	२०/१	३.०३
२६	११/२/ब/२	१.०७	५६	२०/२	३.४४
२७	१२/१/अ/१	१.८७	५७	२१/१	३.९०
२८	१२/१/अ/२	१.८७	५८	२१/२	१.२४
२९	१२/२/ब/१	२.२३	५९	२१/१/अ/१	२.१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव आनंदनगर--चालू

६०	२२/१/अ/२	२.००
६१	२२/२	२.१५
६२	२२/अ/२	२.०२
६३	२३/१/अ	१.९७
६४	२३/१/ब	१.२१
६५	२३/२	०.१०
६६	२३/३/अ	०.६९
६७	२३/३/ब/१	०.६९
६८	२३/३/ब/२	१.९५
६९	२४/१/अ	१.०१
७०	२४/१/ब	०.११
७१	२४/२/अ	०.७१
७२	२४/२/ब	२.०३
७३	२४/३/अ	०.९४
७४	२४/३/ब	०.७४
७५	२४/३/क	०.२१
७६	२५/१/अ	०.४९
७७	२५/१/ब	१.००
७८	२५/२/अ/१	०.३०
७९	२५/२/अ/२/अ	०.५५
८०	२५/२/अ/२/ब	०.६५
८१	२५/२/ब/१	१.५०
८२	२५/२/ब/२	१.५०
८३	२६/१/१	०.४४
८४	२६/२	३.०८
८५	२६/१/ब	०.४४
८६	२६/१/क	०.४४
८७	२६/१/ड	०.४३
८८	२६/३/अ	०.८०
८९	२६/३/ब	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव आनंदनगर--चालू

९०	२७/२/अ	१.७८
९१	२७/२/ब	१.२१
९२	२७/१/अ	१.४९
९३	२७/१/ब	१.४९
९४	२८/१	२.८१
९५	२८/२/अ	०.४०
९६	२८/२/ब/१	०.८०
९७	२८/२/ब/२/अ	१.४०
९८	२८/२/ब/२/ब	०.२१
९९	२९	६.८६
१००	३०	५.७२
१०१	३१/१	१.२८
१०२	३१/२	१.२०
१०३	३१/३	१.२०
१०४	३१/४	१.२०
१०५	३१/५	१.२०
१०६	३२/१	१.५२
१०७	३२/२	१.६०
१०८	३३/३/अ/१	०.८९
१०९	३३/३/अ/२	०.२०
११०	३३/३/ब/१	१.०९
१११	३४/१/२ अ/२/२/अ	०.२०
११२	३४/१/ब/१/अ/१/अ/१	०.५५
११३	३४/१/ब/१/अ/१/अ/२	०.३०
११४	३४/१/ब/१/अ/१/ब	०.२०
११५	३४/१/ब/१/अ/२	१.०६
११६	३४/१/ब/१/ब/१/अ	०.४५
११७	३४/१/ब/१/ब/१/ब	०.४७
११८	३४/१/ब/१/ब/२/ब	०.५०
११९	३४/३/२/ब/२/१	०.४६



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव आनंदनगर--चालू

१२०	३४/३/२/ब/२/२	०.४०
१२१	३४/३/२/ब/२/३	०.४०
१२२	३४/३/२/ब/२/४	०.४०
१२३	३४/३/ब/२/अ	१.६६
१२४	३५/१/अ	१.३२
१२५	३५/१/ब	१.००
१२६	३५/२	४.०४
१२७	३६/१/अ	१.६५
१२८	३६/१/ब	१.६४
१२९	३६/२/१	२.१२
१३०	३६/२/२	०.५६
१३१	३७/१/अ	१.०२
१३२	३७/१/ब	१.४०
१३३	३७/१/क	१.४०
१३४	३७/१/ड	१.००
१३५	३७/२/१	०.३४
१३६	३७/२/२	१.८५
१३७	३८/१	१.१५
१३८	३८/२	१.००
१३९	३८/३	१.००
१४०	३८/४	१.००
१४१	३८/५	१.००

एकूण

२१५.३०

गाव अकलूज

१	११८ पै.	१.९२
---	---------	------

एकूण

१.९२

गाव बागेवाडी

१	५/१/१	०.५१
२	५/१/ब	०.५१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बागेवाडी--चालू

३	५/३	०.७९
४	५/४/ब	१.४८
५	५/५/अ	०.६७
६	५/५/ब	०.६७
७	५/६	०.६५
८	५/७/अ	०.२७
९	५/७/ब	०.०६
१०	५/७/ड	०.०६
११	५/७/क	०.२३
१२	५/८	०.०७
१३	५/९	०.०४
१४	७/१/अ/१	०.६८
१५	७/१/अ/२	०.६३
१६	७/२/अ	०.९३
१७	७/२/ब	०.९३
१८	७/३/क	०.०६
१९	७/२/ड	०.९३
२०	८/१	३.९२
२१	८/२/क/२/ब/१	०.५८
२२	८/२/क/२/अ	०.४०
२३	८/२/क/१/ब	०.३५
२४	९/१/अ	०.७३
२५	९/१/ब	०.७४

एकूण

१६.९०

अ. पं. निकम,

कार्यकारी अभियंता,

नीरा उजवा कालवा विभाग,

फलटण.

फलटण, २१ जानेवारी २०१९.

## MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

### (Notification III)

क्रमांक प्रशा-४/ नीउका/अधि-३/४५५/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, A. P. Nikam, Executive Engineer, Neera Right Bank Canal Division, Phaltan, district Satara hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, A. P. Nikam, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

### Schedule-A

Division : Neera Right Bank Canal Division  
Phaltan, taluka Phaltan, district Satara.

Sub-Division : Malshiras Irrigation Sub-Division,  
Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

Name of the Project : Neera Right Bank Canal  
Area Notified : 234.12 Ha.

No. of Villages : 3-Anandnagar, Akluj, Bagewadi,  
taluka Malshiras, district Solapur.

Description of area Notified : Dy. No. 9 Outlet  
No. 17 (A) and 18 of Branch No. 1 of N.R.B.C.

Name and address of WUA (Existing/Proposed  
: Proposed "Shri Panchling WUA Anandnagar",  
taluka Malshiras, district Solapur.

## Details of Area Notified

### District Solapur, taluka Malshiras

Name of Villages	Area Notified (As per Schedule-B) Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Anandnagar	141	215.30
Akluj	1	1.92
Bagewadi	25	16.90
<b>Total</b>	<b>167</b>	<b>234.12</b>

### Schedule-B

### District Solapur, taluka Malshiras

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

#### Village Anandnagar

1	1/1/B	0.40
2	1/1/K	0.40
3	1-2	0.65
4	1-3	1.17
5	1/1/A/1/A/1/D/2	0.32
6	1/1/A/1/A/1/D/4	0.27
7	1/1/A/1/A/1/D/5	0.28
8	1/1/D/1/A/1/A/1	0.88
9	5	0.39
10	6	2.33
11	7-1	5.34
12	7-2	5.34
13	8	4.87
14	9/1/A/2	0.40
15	9/1/A/1	1.23
16	9/2/A	1.02
17	9/1/B	0.40
18	9/1/K	0.69
19	10/1	1.62
20	10/2/A	4.75
21	10/2/B	0.80

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Anandnagar—contd.**

22	11-1	1.03
23	11/2/A	1.28
24	11/2/A/1	1.93
25	11/2/B/1	1.07
26	11/2/B/2	1.07
27	12/1/A/1	1.87
28	12/1/A/2	1.87
29	12/2/B/1	2.23
30	12/2/B/2	2.22
31	12/1/B/2/A/1	0.29
32	12/1/B/2/A/2	0.29
33	13/1	3.63
34	13/2	3.63
35	14	7.95
36	15	8.91
37	16/1	4.81
38	16/2	5.00
39	16/1/2	0.40
40	17/1/B/3/D/5/B/1	1.39
41	17/1/B/3/D/5/A	1.66
42	17/1/2/3/4/5A2	0.38
43	17/1/2/3/4/5B2	1.04
44	17/1/B/3/D/5/K	2.43
45	17/1/B/3/D/5/D	2.43
46	18	3.95
47	19/1/A	1.76
48	19/1/B	1.32
49	19/2/B/1	0.75
50	19/2/B/3	0.77
51	19/1/K/2/A/1/1/1	0.45
52	19/1/K/2/A/1/1/2	0.40
53	19/1/K/2/A/1/B	0.46
54	19/1/K/2/A/2	1.31
55	20/1	3.03
56	20/2	3.44

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Anandnagar—contd.**

57	21/1	3.90
58	21/2	1.24
59	21/1/A/1	2.12
60	22/1/A/2	2.00
61	22/2	2.15
62	22/A/2	2.02
63	23/1/A	1.97
64	23/1/B	1.21
65	23/2	0.10
66	23/3/A	0.69
67	23/3/B/1	0.69
68	23/3/B/2	1.95
69	24/1/A	1.01
70	24/1/B	0.11
71	24/2/A	0.71
72	24/2/B	2.03
73	24/3/A	0.94
74	24/3/B	0.74
75	24/3/K	0.21
76	25/1/A	0.49
77	25/1/B	1.00
78	25/2/A/1	0.30
79	25/2/A/2/A	0.55
80	25/2/A/2/B	0.65
81	25/2/B/1	1.50
82	25/2/B/2	1.50
83	26/1/1	0.44
84	26/2	3.08
85	26/1/B	0.44
86	26/1/K	0.44
87	26/1/D	0.43
88	26/3/A	0.80
89	26/3/B	0.80
90	27/2/A	1.78
91	27/2/B	1.21

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Anandnagar--contd.**

92	27/1/A	1.49
93	27/1/B	1.49
94	28/1	2.81
95	28/2/A	0.40
96	28/2/B/1	0.80
97	28/2/B/2/A	1.40
98	28/2/B/2/B	0.21
99	29	6.86
100	30	5.72
101	31/1	1.28
102	31/2	1.20
103	31/3	1.20
104	31/4	1.20
105	31/5	1.20
106	32/1	1.52
107	32/2	1.60
108	33/3/A/1	0.89
109	33/3/A/2	0.20
110	33/3/B/1	1.09
111	34/1/2A/2/2/A	0.20
112	34/1/B/1/A/1/A/1	0.55
113	34/1/B/1/A/1/A/2	0.30
114	34/1/B/1/A/1/B	0.20
115	34/1/B/1/A/2	1.06
116	34/1/B/1/B/1/A	0.45
117	34/1/B/1/B/1/B	0.47
118	34/1/B/1/B/2/B	0.50
119	34/3/2/B/2/1	0.46
120	34/3/2/B/2/2	0.40
121	34/3/2/B/2/3	0.40
122	34/3/2/B/2/4	0.40
123	34/3/B/2/A	1.66
124	35/1/A	1.32
125	35/1/B	1.00
126	35/2	4.04

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Anandnagar--contd.**

127	36/1/A	1.65
128	36/1/B	1.64
129	36/2/1	2.12
130	36/2/2	0.56
131	37/1/A	1.02
132	37/1/B	1.40
133	37/1/K	1.40
134	37/1/D	1.00
135	37/2/1	0.34
136	37/2/2	1.85
137	38/1	1.15
138	38/2	1.00
139	38/3	1.00
140	38/4	1.00
141	38/5	1.00
<b>Total</b>		<b>215.30</b>

**Village Akluj**

1	118 Part	1.92
<b>Total</b>		<b>1.92</b>

**Village Bagewadi**

1	5/1/1	0.51
2	5/1/B	0.51
3	5/3	0.79
4	5/4/B	1.48
5	5/5/A	0.67
6	5/5/B	0.67
7	5/6	0.65
8	5/7/A	0.27
9	5/7/B	0.06
10	5/7/D	0.06
11	5/7/K	0.23
12	5/8	0.07
13	5/9	0.04

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Bagewadi-contd.**

14	7/1/A/1	0.68
15	7/1/A/2	0.63
16	7/2/A	0.93
17	7/2/B	0.93
18	7/3/K	0.06
19	7/2/D	0.93
20	8/1	3.92
21	8/2/K/2/B/1	0.58
22	8/2/K/2/A	0.40
23	8/2/K/1/B	0.35
24	9/1/A	0.73
25	9/1/B	0.74

**Total 16.90**

**A. P. NIKAM,**

Executive Engineer,  
Neera Right Bank Canal Division,  
Phaltan.

Phaltan, 21st Janaury 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक भीपावि/प्रशा-२/४२८३ (१)/२०१८.--पाणीवापर संस्थेची कार्यक्षेत्र निश्चिती, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर अधारून प्रशासकीय सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र निश्चित करत आहे आणि असे निर्देशित करत आहे की, त्या पाणीवापर संस्थांचे अद्ययावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक आणि/किंवा भोगवटाधारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग व विभाग यांचे कार्यालय तसेच अन्य महत्त्वाच्या

ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात. मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे असेही घोषित करत आहे की, समुचित प्राधिकरण वैयक्तीक जमीनधारकाला किंवा भोगवटाधारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही. आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटाधारकावर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव : उजनी उजवा कालवा वितरीका  
क्रमांक ७, ८ व ९, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

विभाग : भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर.

पाणीवापर संस्थेचे नाव : महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे  
शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ नुसार श्रीराम कालवा  
पाणीवापर संस्था लवंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

बृहत आराखड्यानुसार क्रमांक :

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र : लवंग व महाळुंग, तालुका माळशिरस,  
जिल्हा सोलापूर.

**अनुसूची**

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस

गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर

**गाव लवंग**

२६३	३.८९
२६४	१.५३
२६२	०.१६
२६०	२.९३
२५९	२.१६
२५८	१.२१
२५७	२.०३
२२४	०.७६
२२५	३.९७
२२६	१.३०
२२७	३.३१
२२८	४.१६
१८५	१.८८

अनुसूची--चालू		अनुसूची--चालू	
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर	१	२ हे. आर
गाव लवंग--चालू		गाव लवंग--चालू	
१८६	०.११	११७	१.६२
१८८	१.६४	१२६	१.५९
९०	३.७८	१२५	१.५९
२३०	०.४८	१२७	१.८५
८८	२.९३	१२४	०.८३
९१	१.३७	२६१	६.३२
८६	१.६१	२४८	०.२९
८९	२.८७	२४९	४.०३
१०७	१.१६	२५६	१.१२
५७	२.०२	२५५	५.७०
८३	१.१८	२५४	२.८३
१०६	४.८३	२३५	१.९०
१०५	३.३६	२३१	४.५१
१०८	६.२८	२३२	२.४१
११०	२.३७	२३३	१.९२
१११	२.४३	२२९	३.७३
११२	५.०३	२३४	१.५८
११३	४.३५	८७	२.०५
१३४	५.८२	८५	३.६१
१३५	२.५४	८४	७.७१
१४२	१.७६	८२	२.४५
१३८	१.८३	८१	०.६१
१३७	१.६९	८०	४.४७
१३६	१.७८	७७	०.६४
१३३	०.२०	७६	१.४०
१३०	१.६५	७५	५.०५
१३१	२.६६	१०९	२.०४
१२८	१.२३	६९	२.८३
१२९	१.२६	७०	२.८२
११४	०.४०	७१	१.४०
११५	२.१६	७२	१.४०
११६	०.४१	७३	०.४१

अनुसूची--चालू		अनुसूची--चालू	
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर	१	२ हे. आर
गाव लवंग--चालू		गाव लवंग--चालू	
७४	१.६२	५३	०.२७
११८	१.६२	५४	०.४८
११९	२.२३	५५	१.७३
१२०	२.८२	५६	१.१२
१२१	०.२९	५८	३.४८
१२२	२.२९	६०	१२.७९
१२३	२.३१	६१	३.६८
२३	२.४७	६२	०.८१
२४	०.२३	६४	१.३९
२६	१.३३	६५	१.५८
२७	२.७६	६६	०.५९
२८	०.९०	६७	०.८१
३३	४.४२	६८	४.४१
३४	७.६६	७८	३.११
३५	३.३६	७९	३.०८
३६	१.२३	२३६	०.५८
३७	१.६२	२३७	१.५९
३८	१.१६	२३८	१.२५
३९	२.०८	२३९	२.२१
४०	२.२६	२४०	१.४२
४१	१.१६	२४१	३.१४
४२	२.३६	२४२	२.१९
४३	४.०३	२४३	२.१८
४४	०.९४	२४४	२.८१
४५	०.५३	२४५	२.१८
४६	०.५३	२४६	१.००
४७	०.७३	२५०	०.४०
४८	२.१५	२५१	०.३५
४९	०.४२	२५२	२.९१
५०	०.१०	२५३	०.७६
५१	०.६६		
५२	०.२७		
एकूण			३०८.०३

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
गाव महाळुंग	
१२११	१.२४
१२१२	३.२६
१२१३	१.०७
१३४५	२.०५
१३४४	६.४७
१३४३	०.०२
१३४०	१.१८
१२१४	२.५५
१३४२	०.२९
१३४१	०.१७
१३३९	०.४७
१३३८	०.३९
१३३७	०.५४
१३३६	०.१३
१३३५	०.३८
१३४६	२.९३
१३४७	४.०५
एकूण	२७.१९
लवंग	३०८.०३
महाळुंग	२७.१९
एकूण	३३५.२२

ना. वा. जोशी,  
कार्यकारी अभियंता,  
भीमा पाटपंधारे विभाग,  
पंढरपूर.

पंढरपूर, २ नोव्हेंबर २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

No. BID/PB-2/4283 (1)/2018.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) places on hydraulic basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, N. V. Joshi, the Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Divisions and at other prominent Public places.

I, N. V. Joshi, Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water User's Associations shall be binding on all the holders and User's occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers.

Any Persons affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Command Area Development Authority, Solapur within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

Name of the Irrigation Project : Ujjani Right Bank Canal Minor Nos. 7, 8 and 9, taluka Malshiras, district Solapur.

Division : Bhima Irrigation Division, Pandharpur  
Name of WUA : WUA under MMISF Act, 2005, Shriram Kalava Pani Wapar Sanshtha, Lavang, taluka Malshiras, district Solapur.

WUA Area : Lavang and Mahalung, taluka Malshiras, district Solapur.

**Schedule**

**District Solapur, taluka Malshiras**

Gat No.	Area
1	2
	Ha.

**Village Lavang**

263	3.89
264	1.53



**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
<b>Village Lavang—contd.</b>	
262	0.16
260	2.93
259	2.16
258	1.21
257	2.03
224	0.76
225	3.97
226	1.30
227	3.31
228	4.16
185	1.88
186	0.11
188	1.64
90	3.78
230	0.48
88	2.93
91	1.37
86	1.61
89	2.87
107	1.16
57	2.02
83	1.18
106	4.83
105	3.36
108	6.28
110	2.37
111	2.43
112	5.03
113	4.35
134	5.82
135	2.54
142	1.76
138	1.83
137	1.69
136	1.78
133	0.20

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
<b>Village Lavang—contd.</b>	
130	1.65
131	2.66
128	1.23
129	1.26
114	0.40
115	2.16
116	0.41
117	1.62
126	1.59
125	1.59
127	1.85
124	0.83
261	6.32
248	0.29
249	4.03
256	1.12
255	5.70
254	2.83
235	1.90
231	4.51
232	2.41
233	1.92
229	3.73
234	1.58
87	2.05
85	3.61
84	7.71
82	2.45
81	0.61
80	4.47
77	0.64
76	1.40
75	5.05
109	2.04
69	2.83
70	2.82
71	1.40

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
<b>Village Lavang—contd.</b>	
72	1.40
73	0.41
74	1.62
118	1.62
119	2.23
120	2.82
121	0.29
122	2.29
123	2.31
23	2.47
24	0.23
26	1.33
27	2.76
28	0.90
33	4.42
34	7.66
35	3.36
36	1.23
37	1.62
38	1.16
39	2.08
40	2.26
41	1.16
42	2.36
43	4.03
44	0.94
45	0.53
46	0.53
47	0.73
48	2.15
49	0.42
50	0.10
51	0.66
52	0.27
53	0.27

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
<b>Village Lavang—contd.</b>	
54	0.48
55	1.73
56	1.12
58	3.48
60	12.79
61	3.68
62	0.81
64	1.39
65	1.58
66	0.59
67	0.81
68	4.41
78	3.11
79	3.08
236	0.58
237	1.59
238	1.25
239	2.21
240	1.42
241	3.14
242	2.19
243	2.18
244	2.81
245	2.18
246	1.00
250	0.40
251	0.35
252	2.91
253	0.76
<b>Total</b>	<b>308.03</b>

**Schedule—contd.**

**अधिसूचना-३**

Gat No.	Area
1	2
	Ha.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम ३.०)

**Village Mahalung**

1211	1.24
1212	3.26
1213	1.07
1345	2.05
1344	6.47
1343	0.02
1340	1.18
1214	2.55
1342	0.29
1341	0.17
1339	0.47
1338	0.39
1337	0.54
1336	0.13
1335	0.38
1346	2.93
1347	4.05

**Total 27.19**

Lavang 308.03

Mahalung 27.19

**Total 335.22**

**N. V. JOSHI,**

Executive Engineer,  
Bhima Irrigation Division,  
Pandharpur.

Pandharpur, 2nd November 2018..

क्रमांक भीपावि/प्रशा-२/४२८३ (२)/२०१८.--पाणीवापर संस्थेची कार्यक्षेत्र निश्चिती, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासकीय सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र निश्चित करत आहे आणि असे निर्देशित करत आहे की, त्या पाणीवापर संस्थांचे अद्ययावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक आणि/किंवा भोगवटाधारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग व विभाग यांचे कार्यालय तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात. मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे असेही घोषित करत आहे की, समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकाला किंवा भोगवटाधारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव : उजनी उजवा कालवा वितरिका  
क्रमांक ११, महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

विभाग : भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर.

पाणीवापर संस्थेचे नाव : महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ नुसार सयाजीराजे कालवा पाणीवापर संस्था महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

बृहत आराखड्यानुसार क्रमांक :

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र : महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

**अनुसूची**

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस, गाव महाळुंग

गट नंबर	क्षेत्र
१	२
५२१	हे. आर
४१०	२.७५
	०.७०

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
५५०	१०.७८
२६६	०.१७
२	०.०४
३	०.४३
६	०.१५
७	०.१५
८	०.०३
१०	०.२७
११	१.५६
१५	०.३८
१६	०.४९
१९	०.०२
२०	०.३९
२१	०.३९
२२	०.२९
२३	०.३१
१४९	५.३०
१४८	३.१२
१४६	२.८९
१४५	२.५२
१४४	२.६२
१४३	५.४९
१४१	५.९७
१४०	४.९६
१२४	४.२५
१४२	७.०९
१३९	८.५१
१२५	२.३४
१२६	०.२८
१०५	३.९६
१०६	२.३९
१२७	०.९९
१२८	२.६८

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१२९	१.२९
१२२	५.०७
११८	१.३६
११९	१.९१
१२०	०.५०
१२१	२.०२
१३०	१.३३
१३७	४.४३
१३८	४.०८
१३२	६.४७
१५८	१.४८
१५७	६.३५
१५९	४.७१
१२३	३.३१
१३१	०.९२
५९६	३.१९
५९७	६.४३
६४६	२.६७
७०५	२.८१
७५७	६.२५
७१०	१.९३
५५६	३.६८
५८१	३.१०
५९८	३.९९
५९९	४.०१
७७४	८.९८
९४२	०.७६
७१७	६.८९
१५०	४.६२
१५१	४.५९
१५२	९.५२
१५३	६.३८
१५४	६.३१

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१५५	५.७८
१५६	६.३९
१६०	४.८१
१६१	५.२१
१६२	११.७१
१६३	५.३६
१६४	५.३६
१६५	२.७७
१६६	४.२८
१६७	०.०७
१६८	१.०९
१८७	६.०३
१८८	७.१०
१८९	४.३८
१९०	४.१०
१९१	८.७०
१९२	७.९३
१३९२	४.५३
१३९१	४.७५
१३८९	६.४५
१३९०	६.४४
१३८८	५.७०
१३८७	३.२९
१३८६	८.५४
१३५६	९.२७
१३५७	६.२३
१३५८	५.२७
१३४९	५.८०
१३५४	१.२७
१३५५	८.७८
१३५३	१.०७
१३५०	६.२२
१३५२	१.५५

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१३५१	१.५३
१०२७	७.११
	एकूण
	४००.८७
	ना. वा. जोशी,
	कार्यकारी अभियंता,
	भीमा पाटबंधारे विभाग,
	पंढरपूर.

पंढरपूर, २ नोव्हेंबर २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

No. BID/PB-2/4283 (2)/2018.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) places on hydraulic basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, N. V. Joshi, Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and at other prominent Public places.

I, N. V. Joshi, Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of Water User's Associations shall be binding on all the holders and User's occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Command Area Development Authority, Solapur within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

Name of the Irrigation Project : Ujjani Right  
Bank Canal Minor No. 11, taluka Malshiras,  
district Solapur.

**Schedule—contd.**

Division : Bhima Irrigation Division, Pandharpur  
Name of WUA : WUA under MMISF Act, 2005,  
Sayajiraje Kalava Pani Wapar Sanstha,  
Mahalung, taluka Malshiras, district Solapur.  
WUA Area : Mahalung, taluka Malshiras, district  
Solapur.

Gat No.	Area
1	2
	Ha.
105	3.96
106	2.39
127	0.99
128	2.68
129	1.29
122	5.07
118	1.36
119	1.91
120	0.50
121	2.02
130	1.33
137	4.43
138	4.08
132	6.47
158	1.48
157	6.35
159	4.71
123	3.31
131	0.92
596	3.19
597	6.43
646	2.67
705	2.81
757	6.25
710	1.93
556	3.68
581	3.10
598	3.99
599	4.01
774	8.98
942	0.76
717	6.89
150	4.62
151	4.59
152	9.52
153	6.38
154	6.31
155	5.78
156	6.39
160	4.81
161	5.21

**Schedule**

**District Solapur, taluka Malshiras,  
village Mahalung**

Gat No.	Area
1	2
	Ha.
521	2.75
410	0.70
550	10.78
266	0.17
2	0.04
3	0.43
6	0.15
7	0.15
8	0.03
10	0.27
11	1.56
15	0.38
16	0.49
19	0.02
20	0.39
21	0.39
22	0.29
23	0.31
149	5.30
148	3.12
146	2.89
145	2.52
144	2.62
143	5.49
141	5.97
140	4.96
124	4.25
142	7.09
139	8.51
125	2.34
126	0.28

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
162	11.71
163	5.36
164	5.36
165	2.77
166	4.28
167	0.07
168	1.09
187	6.03
188	7.10
189	4.38
190	4.10
191	8.70
192	7.93
1392	4.53
1391	4.75
1389	6.45
1390	6.44
1388	5.70
1387	3.29
1386	8.54
1356	9.27
1357	6.23
1358	5.27
1349	5.80
1354	1.27
1355	8.78
1353	1.07
1350	6.22
1352	1.55
1351	1.53
1027	7.11

**Total 400.87**

**N. V. JOSHI,**

Executive Engineer,  
Bhima Irrigation Division,  
Pandharpur.

Pandharpur, 2nd November 2018.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक भीपावि/प्रशा-२/४२८३ (३)/२०१८.--पाणीवापर संस्थेची कार्यक्षेत्र निश्चिती, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० अन्वये जलशास्त्रीय तत्त्वावर आधारून प्रशासकीय सोयीने करण्याचे ठरले असल्यामुळे मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे खाली नमूद केलेल्या पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र निश्चित करत आहे आणि असे निर्देशित करत आहे की, त्या पाणीवापर संस्थांचे अद्ययावत व प्रमाणित नकाशे आणि भूधारक आणि/किंवा भोगवटाधारकांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, पाटबंधारे शाखा, उपविभाग व विभाग यांचे कार्यालय तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात. मी, ना. वा. जोशी, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या अधिसूचनेद्वारे असेही घोषित करत आहे की, समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकाला किंवा भोगवटाधारकाला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटाधारकावर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव : उजनी उजवा कालवा वितरिका  
क्रमांक १०, महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

विभाग : भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर.

पाणीवापर संस्थेचे नाव : महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे  
शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ज्योतिर्लिंग  
कालवा पाणीवापर संस्था महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा  
सोलापूर.

बृहत आराखड्यानुसार क्रमांक :

पाणीवापर संस्थेचे क्षेत्र : महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा  
सोलापूर.

**अनुसूची**

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस, गाव महाळुंग

गट नंबर	क्षेत्र
१	२
१२०१	हे. आर
१२०२	०.२०
	२.२

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर
१२०३	३.५२
१२०६	२.२५
१२०७	०.१०
१२०८	०.३७
१२३९	३.६०
१२४२	३.८१
१२४४	०.०१
१२६३	०.५५
१२६२	०.५५
१२६१	०.५७
१२६०	१.६५
१२५९	१.६७
१२५८	०.२८
१२६४	०.८०
१२६५	१.०२
१२४८	०.०३
१२५३	०.७३
१२५७	२.३०
१२५६	१.१८
१२६९	१.४०
१२६६	०.७३
१२६७	२.६२
१२७०	२.४५
१२७२	४.५३
१२६८	१.४२
१२७१	०.६६
१२७३	१.२५
१३२३	०.६९
१३२४	२.३०
४१०/१	०.१९

अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर
१३३२	४.००
१२२८	५.६३
१२२९	१.६६
१२३०	१.७०
१२३१	०.८१
१२३२	२.२०
१२३३	०.८९
१२३४	३.१५
१२३५	३.२५
१२३६	३.२६
१२३७	३.४५
१२३८	५.४४
१२१५	२.१०
१२१६	०.२२
१२१७	०.२०
१२१८	०.०५
१२१९	०.९५
१२२०	१.१९
१२२१	०.५४
१२२२	०.५०
१२२३	०.२७
१२२४	३.२८
१२२५	०.०५
१२२६	०.२२
१२२७	०.२४
१३३२	२.००
१३३३	१.०६
१३३०	०.०४
१३३१	०.०५
१३२९	३.५७



अनुसूची--चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१३२५	१.७५
१३२६	०.०५
१३२७	२.१०
१३२८	०.५७
१३३४	९.४१
एकूण	१११.४८

ना. वा. जोशी,  
कार्यकारी अभियंता,  
भीमा पाटबंधारे विभाग,  
पंढरपूर.

पंढरपूर, २ नोव्हेंबर २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

No. BID/PB-2/4283 (3)/2018.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) places on hydraulic basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, N. V. Joshi, Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur hereby delineate areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and at other prominent Public places.

I, N. V. Joshi, Executive Engineer, Bhima Irrigation Division, Pandharpur also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of Water User's Associations shall be binding on all the holders and User's occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Command Area Development Authority, Solapur within 30 days from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

Name of the Irrigation Project : Ujjani Right Bank Canal Minor No. 10, taluka Malshiras, district Solapur.

Division : Bhima Irrigation Division, Pandharpur

Name of WUA : WUA under MMISF Act, 2005, Jyotirling Kalava Pani Wapar Sanstha, Mahalung, taluk Malshiras, district Solapur.

WUA Area : Mahalung, taluka Malshiras, district Solapur.

**Schedule**

**District Solapur, taluka Malshiras, village Mahalung**

Gat No.	Area
1	2 Ha.
1201	0.20
1202	2.2
1203	3.52
1206	2.25
1207	0.10
1208	0.37
1239	3.60
1242	3.81
1244	0.01
1263	0.55
1262	0.55
1261	0.57
1260	1.65
1259	1.67
1258	0.28
1264	0.80
1265	1.02
1248	0.03
1253	0.73
1257	2.30
1256	1.18
1269	1.40
1266	0.73

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
1267	2.62
1270	2.45
1272	4.53
1268	1.42
1271	0.66
1273	1.25
1323	0.69
1324	2.30
410/1	0.19
1332	4.00
1228	5.63
1229	1.66
1230	1.70
1231	0.81
1232	2.20
1233	0.89
1234	3.15
1235	3.25
1236	3.26
1237	3.45
1238	5.44
1215	2.10
1216	0.22
1217	0.20
1218	0.05
1219	0.95
1220	1.19
1221	0.54
1222	0.50
1223	0.27
1224	3.28
1225	0.05
1226	0.22
1227	0.24
1332	2.00
1333	1.06

**Schedule—contd.**

Gat No.	Area
1	2
	Ha.
1330	0.04
1331	0.05
1329	3.57
1325	1.75
1326	0.05
1327	2.10
1328	0.57
1334	9.41

**Total 111.48**

**N. V. JOSHI,**  
Executive Engineer,  
Bhima Irrigation Division,  
Pandharpur.

Pandharpur, 2nd November 2018.

**पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून  
आदेश**

क्रमांक पोउआ/वाहतूक-९७/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

**हडपसर वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत**

केशवनगर-मांजरी रोडवर मांजरीकडून केशवनगर-मुंढवाकडे व साडेसतरानळी रेल्वेगेटकडून ये-जा करणाऱ्या जड वाहनांना सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत व सायंकाळी १७.०० ते २१.०० वाजेपर्यंत बंदी करण्यात येत आहे.

**तेजस्वी सातपुते,**  
पोलीस उपआयुक्त,  
वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २६ डिसेंबर २०१८.

## जमाबंदी आयुक्त आणि उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून

- वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (३) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील सजा पुनर्रचना प्रस्ताव क्रमांक न. भू. २/गां. परि. प्र./सातारा/२०१८, दिनांक ५ डिसेंबर २०१८.

### अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. ३२/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील क्रमांक १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर-४३२४/स-४/१९९४, दिनांक २४ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, वाई यांचे अधिनस्त सजा वाईमध्ये मौजे बावधन हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी प्रस्तावित केलेनुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे बावधन गाव उपअधीक्षक, भूमी अभिलेख, वाई, जिल्हा सातारा यांचे अधिनस्त सजा वाईमध्ये नव्याने समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणांस घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे. तसेच सनद फी रुपये २,१६,९१३.५० वसूल करावी.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २४ डिसेंबर २०१८ पासून होणेची आहे.

### परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. ३२/२०१८, दिनांक १४ डिसेंबर २०१८ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट सजा प.भू. वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा मधील गावांचा मिळकतीचा तपशील

जिल्हा सातारा, तालुका वाई, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक, भूमी अभिलेख, वाई.

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणांस नव्याने घ्यावयाचे गाव		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
वाई	वाई	६१६०	बावधन	२८९०	वाई	वाई	६१६०	
	पसरणी	८७२				पसरणी	८७२	
	चिखली	६७५				चिखली	६७५	
						बावधन	२८९०	नव्याने समाविष्ट
एकूण ३ गावे		७७०७	१ गाव	२८९०	एकूण ४ गावे		१०५९७	

किशोर तवरेज,

उपसंचालक, भूमी अभिलेख  
संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

पुणे, १४ डिसेंबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक एमएजी/कावि/१०७३/२०१८.— सर्व तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले पुरुष / स्त्री आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणावरून मयत झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, शहापूर, वडगाव, हुपरी, हातकणंगले, शिरोली एमआयडीसी, गावभाग इचलकरंजी, शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ अन्वये इकडे जोडले यादीप्रमाणे अहवाल पाठविले आहेत. तरी सदर मयतांचे वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत इकडे लेखी तक्रार करावी अगर समक्ष आणून द्यावी. जर मुदतीत कोणाची काही तक्रार न आलेस संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे वर्गीकरण मंजूर करणेत येईल तसेच वरील मुदतीनंतर तक्रार अगर हरकत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

**अनुसूची**

अ. क्र.	अ.म.र.नं.	पोलीस ठाणे नाव	मयताचे नाव	मयताचा सध्याचा पत्ता	मयत दिनांक	मयताचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	२९/२०१७	मिरज लोहमार्ग	अनोळखी बेवारस पुरुष	--	२६/४/२०१७	रेल्वे अपघात
२	६४/२०१७	शिवाजीनगर	प्रेमलता संतोषकुमार तोष्णीवाल.	तांबे मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२३/७/२०१७	हृदयविकार झटका
३	५९/२०१७	शिवाजीनगर	बेचा सिंधू मोईली	जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/७/२०१७	हृदयविकार झटका
४	३५/२०१६	हुपरी	फकीरसाहब इमामसाहब हारुगिरी.	गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक	२४/७/२०१६	हृदयविकार झटका
५	३९/२०१७	शिरोली एमआयडीसी	राहुल नागोजी कांबळे	शिरोली (पु.), ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१/११/२०१७	न्यूमोनिया
६	७/२०१७	इचलकरंजी	बसवराज तिपण्णा झुंज	मैदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.	१४/३/२०१७	टी. बी. आजाराने
७	१७/२०१६	हुपरी	जनगोंडा रामगोंडा पाटील	यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१७/४/२०१६	विषारी औषध सेवन
८	२८/२०१६	हुपरी	रमेश वसंत कदम	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/७/२०१६	गळफास
९	३८/२०१६	हुपरी	कृष्णात बंडू सुर्यवंशी	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/८/२०१६	हृदयविकार झटका
१०	०१/२०१५	हुपरी	शासु कन्याप्पा गॅरकॉर	आथालट्टी, ता. व जि. विजापूर सध्या पट्टणकोडोली.	११/१/२०१५	अति दारू सेवन
११	५०/२०१६	हुपरी	सागर दत्तात्रय चौधरी	यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१६/११/२०१६	गळफास
१२	२१/२०१६	शहापूर	गणेश भिमराव चव्हाण	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१४/४/२०१६	गळफास
१३	३८/२०१७	शहापूर	विजय मारुती शिंदे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	४/८/२०१७	हृदयविकार झटका
१४	५९/२०१६	शहापूर	शिवा बसप्पा हेब्बाळ	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२९/१२/२०१६	गळफास

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
१५	४६/२०१६	शहापूर	राजाराम दत्तू गुरव	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/१०/२०१६	गळफास
१६	६२/२०१६	मिराज लोहमार्ग	नितीन बाळासो तेली	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२४/८/२०१६	रेल्वे अपघात
१७	५६/२०१७	मिराज लोहमार्ग	शांतीनाथ बाळागोंडा पाटील	चोकाक, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/७/२०१७	रेल्वे अपघात
१८	७७/२०१५	मिराज लोहमार्ग	अनोळखी बेवारस पुरुष	--	२७/८/२०१५	रेल्वे अपघात
१९	२२/२०१७	शिरोली एमआयडीसी.	निशीकांत विश्वनाथ स्वामी	नागांव, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	३०/६/२०१७	गळफास
२०	१/२०१७	शिरोली एमआयडीसी.	अनोळखी बेवारस पुरुष	--	१३/१/२०१७	न्यूमोनिया
२१	१७/२०१६	शिरोली एमआयडीसी.	प्रसाद माणिक यादवाडे	हालोंडी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	२६/४/२०१६	Multiple Injury
२२	१९/२०१७	इचलकरंजी	अभय उदय वाळवेकर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	१९/५/२०१७	Multiple Injury
२३	१४/२०१७	शहापूर	स्वप्निल लालबाबू प्रसाद	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१२/४/२०१७	गळफास
२४	२४/२०१७	शहापूर	सुरेश अशोक आडसुळे	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२३/५/२०१७	गळफास
२५	१५/२०१७	कुरुंदवाड	अनिल जिनदास टोण्णे	कुरुंदवाड, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.	१५/३/२०१७	हृदयविकार झटका
२६	८/२०१७	कुरुंदवाड	सुनिता अशोक पाटील	कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	२४/१/२०१७	हृदयविकार झटका
२७	२२/२०१७	इचलकरंजी	बाळु हरी काशिद	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/६/२०१७	गळफास
२८	६३/२०१७	हातकणंगले	प्रविणकुमार विष्णू शिंदे	अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२२/११/२०१७	गळफास
२९	२७/२०१७	वडगाव	अगनू ज्ञानू नांगरे	किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२४/५/२०१७	विषारी औषध सेवन
३०	३०/२०१७	वडगाव	शंकर मनोहर चौगुले	वाठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	४/६/२०१७	गळफास
३१	२६/२०१७	शिरोळ	श्रद्धा चेतन दळवी	नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३/७/२०१७	गळफास
३२	८/२०१७	हुपरी	अक्षय संजय शिरोळे	तळदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/२/२०१७	गळफास
३३	४/२०१७	शहापूर	कल्पना रघुनाथ यादव	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१०/१/२०१७	हृदयविकार झटका
३४	२/२०१७	शहापूर	उत्तम महादेव महिंद्रकर	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३/१/२०१७	हृदयविकार झटका
३५	५०/२०१७	शहापूर	सुनिता अरविंद माने	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२६/९/२०१७	गळफास
३६	३५/२०१६	शहापूर	गुंडु शंकर वड्ड	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/७/२०१६	टी. बी. आजाराने

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
३७	५७/२०१७	शहापूर	सुनिल तानाजी घोरपडे	गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक	१२/११/२०१७	हृदयविकार झटका
३८	२५/२०१६	शहापूर	हौसाबाई चिंतामणी मांगलेकर	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/५/२०१६	हृदयविकार झटका
३९	४९/२०१७	शहापूर	उषा रविंद्र ढगे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२५/९/२०१७	गळफास
४०	४१/२०१७	कुरुंदवाड	रावसाहेब गणपती कोळी	आकिवाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१३/६/२०१७	विषारी औषध सेवन
४१	५२/२०१६	हुपरी	तीन दिवसीय अर्भक	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२१/११/२०१६	न्यूमोनिया
४२	२०/२०१७	इचलकरंजी	बेवारस पुरुष	--	३/६/२०१७	टी. बी. आजाराने
४३	४७/२०१७	शहापूर	कुमार श्रीपती भुयेकर	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/९/२०१७	हृदयविकार झटका
४४	१०३/२०१७	शिवाजीनगर	तानाजी चोळाप्या कांबळे	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/११/२०१७	हृदयविकार झटका
४५	३९/२०१७	इचलकरंजी	विद्याधर आदेश खोत	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/१०/२०१७	मेंदूत रक्तस्राव
४६	४३/२०१७	शहापूर	पोपट बाळासो मरसुते	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१३/७/२०१७	Septicemia
४७	३८/२०१७	शिवाजीनगर	श्रीकांत तुलसीदास कन्हारे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२/१०/२०१७	गळफास
४८	७४/२०१७	शिवाजीनगर	महादेव सुकुमार कांबळे	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/९/२०१७	पाण्यात बुडून मयत
४९	११/२०१६	शहापूर	लक्ष्मण भैरू रेडेकर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२६/२/२०१६	विषारी औषध सेवन
५०	९/२०१७	इचलकरंजी	राजाराम ज्ञानेश्वर राक्षे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२२/३/२०१७	हृदयविकार झटका
५१	७६/२०१७	शिवाजीनगर	अतुल शंकर तेलवे	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	६/९/२०१७	गळफास
५२	६९/२०१७	शिवाजीनगर	रोहन एकनाथ एरगट्टी	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२/६/२०१७	८० टक्के भाजून मयत
५३	३३/२०१७	शिवाजीनगर	प्रशांत जगोडा पाटील	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	६/४/२०१७	गळफास
५४	४१/२०१७	शिवाजीनगर	दिलीप लक्ष्मण काकडे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/५/२०१७	हृदयविकार झटका
५५	८३/२०१६	शिवाजीनगर	दिलशाद मेहबूब मुल्ला	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१९/९/२०१७	गळफास
५६	९३/२०१६	शिवाजीनगर	आक्रम लतिफ शिरगुप्ते	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१५/८/२०१६	गळफास
५७	८०/२०१७	शिवाजीनगर	भाग्यश्री अतुल कांबळे	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१४/९/२०१७	Septicemia
५८	३९/२०१७	कुरुंदवाड	श्रीपती धोंडीराम हांडे	शिवनाकवाडी, ता. शिरोळ,	६/६/२०१७	टी. बी. आजाराने
५९	१६/२०१७	हुपरी	उस्मान जमाल मुल्ला	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/५/२०१७	Septicemia
६०	२७/२०१७	हुपरी	प्रकाश शंकर पवार	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२१/११/२०१७	हृदयविकार झटका

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
६१	६४/२०१७	कुरुंदवाड	धनपाल बाळकृष्ण वनकोरे	टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/११/२०१७	डोकीस मार लागून मयत.
६२	४३/२०१७	कुरुंदवाड	शुभम इंद्रजित पाटील	सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	१३/७/२०१७	गळफास
६३	१५/२०१७	शिरोळ	पुजा सुरेश यादव	जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१३/३/२०१७	विषारी औषध सेवन
६४	३४/२०१७	शिरोळ	दत्ता गणु कोळी	साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	६/६/२०१७	न्यूमोनिया
६५	५०/२०१७	शिरोळ	जिनसेन भट्टारक पट्टाचार्य	नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२१/१२/२०१७	डोकीस मार लागून मयत.
६६	३५/२०१७	शिरोळ	विलास रामचंद्र पाटील (बारवाडकर).	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/९/२०१७	पाण्यात बुडून मयत
६७	९/२०१७	शिरोळ	विद्या अमर डबाणे व अमर बाबासाहेब डबाणे.	धरणगुती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२५/२/२०१७	विषारी औषध सेवन
६८	४५/२०१७	शिरोळ	दशरथ हरी कदम	कुटवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१५/११/२०१७	पाण्यात बुडून मयत
६९	४३/२०१७	शिरोळ	संदीप महावीर पाटोळे	चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२०/१०/२०१७	गळफास
७०	४७/२०१७	शिरोळ	एकनाथ रामचंद्र माने	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१/१२/२०१७	गळफास
७१	७२/२०१७	जयसिंगपूर	शामराव पांडुरंग कांबळे	तमदलगे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२८/१०/२०१७	फुफ्फुसात पाणी होऊन
७२	७६/२०१७	जयसिंगपूर	भारती संजय मगदूम	हरोली, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२८/१२/२०१७	विषारी औषध सेवन
७३	७०/२०१७	जयसिंगपूर	मुरलीधर नामदेव तासगांवकर	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२८/९/२०१७	फुफ्फुसात पाणी होऊन
७४	४९/२०१७	शिरोळ	संभाजी रामा भिसे	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	९/१२/२०१७	हृदयविकार झटका
७५	५५/२०१७	जयसिंगपूर	लिना संभाजी कांबळे	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३०/८/२०१७	हृदयविकार झटका
७६	६९/२०१७	वडगाव	आनंदा विष्णू पाटील	खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२१/१२/२०१७	विषारी औषध सेवन
७७	३५/२०१७	हातकणंगले	संतोष रामचंद्र आरगे	कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१२/६/२०१७	विषबाधा
७८	७४/२०१७	जयसिंगपूर	रमजान मुस्तान साहब शेख	खतीजापूर, ता. विजापूर, कर्नाटक	११/१२/२०१७	विषारी औषध सेवन
७९	६७/२०१७	हातकणंगले	बाबासो शिवराम चौगुले	अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१३/१२/२०१७	लीव्हर खराब होऊन
८०	६८/२०१७	हातकणंगले	राणी दत्ता शिणगारे	रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२०/१२/२०१७	गळफास
८१	६४/२०१७	हातकणंगले	सुनिल वसंत चव्हाण	रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/११/२०१७	न्यूमोनिया
८२	१२/२०१६	इचलकरंजी	रविंद्र सुरेश चौगुले	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२७/२/२०१६	दोन्ही किडण्या खराब झालेने.
८३	४२/२०१७	इचलकरंजी	सत्यजित ऊर्फ अवधूत रमेश केलें.	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	४/११/२०१७	गळफास
८४	५१/२००८	इचलकरंजी	सागर बाळासाहेब सावंत	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	८/७/२००८	विषारी प्राण्याने दंश केल्याने.
८५	२/२०१७	इचलकरंजी	लिला कृष्णात काजवे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३०/१/२०१७	गळफास

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
८६	१७/२०१५	शहापूर	जयवंत जगू कांबळे	सांगली, ता. व जि. सांगली	२३/३/२०१५	हृदयविकार झटका
८७	१६/२०१७	शिवाजीनगर	विजय वसंत रावळ	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३१/१०/२०१७	गळफास
८८	११८/२०१७	शिवाजीनगर	रविंद्र विठ्ठल जाहीर	रा. व ता. रायबाग, जि. बेळगाव	२४/१२/२०१७	हृदयविकार झटका
८९	६२/२०१७	शहापूर	दगडू पुंडलिक बडवे	शहापूर-इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२७/११/२०१७	हृदयविकार झटका
९०	३२/२०१७	शहापूर	दत्ता हरीदास शिंदे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/७/२०१७	गळफास
९१	३३/२०१७	कुरुंदवाड	महेश जनार्दन कांबळे	अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२१/५/२०१७	गळफास
९२	४४/२०१७	कुरुंदवाड	अरुण गोविंद कुरणे	अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१८/७/२०१७	गळफास
९३	३५/२०१७	कुरुंदवाड	हासाबाई सिद्राम कांबळे	अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/६/२०१७	हृदयविकार झटका
९४	३७/२०१७	कुरुंदवाड	आरिफ बाबासो तहसिलदार	आकिवाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	७/६/२०१७	पाण्यात बुडून मयत
९५	४७/२०१६	कुरुंदवाड	अमित सदा नाईक	दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१७/८/२०१६	डोक्यास मार लागून मयत.
९६	५६/२०१६	कुरुंदवाड	चंद्रकांत काडाप्पा अंबूपे	जुने दानवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	१/१०/२०१६	इलेक्ट्रिक शॉक
९७	१४/२०१७	हुपरी	अनिल सुरेद कल्याणी	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/४/२०१७	विषारी औषध सेवन
९८	१४/२०१५	हुपरी	धिरज जिवंधर निर्वाणे	बारवाड, ता. चिकोडी, जि. बेळगाव	१/८/२०१५	गळफास
९९	३७/२०१६	हुपरी	संतोष नारायण माळी	यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/८/२०१६	विषारी औषध सेवन
१००	११/२०१६	हुपरी	कृष्णात आण्णापा असूदे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३/३/२०१६	हृदयविकार झटका
१०१	४/२०१८	इचलकरंजी	अमोल शिवाजी काकडे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२१/१/२०१८	हृदयविकार झटका
१०२	४१/२०१७	इचलकरंजी	इस्माईल कलाम शेख	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	४/११/२०१७	लीव्हर खराब व हृदयविकार.
१०३	११/२०१७	शिवाजीनगर	विलास दगडू डांगरे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/१०/२०१७	हृदयविकार झटका
१०४	२८/२०१७	शिवाजीनगर	रेवती विजय बडे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/३/२०१७	गळफास
१०५	५४/२०१६	शहापूर	अशोक कृष्णा माने	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१५/१२/२०१६	गळफास
१०६	७/२०१८	हातकणंगले	रावण भाऊ आडसुळे	हिंगणगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१/२/२०१८	हृदयविकार झटका
१०७	१/२०१८	शिरोली एमआयडीसी.	अरुण प्रल्हाद कावरे	शिरोली (पु.), ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२/१/२०१८	हृदयविकार झटका
१०८	६/२०१८	हातकणंगले	प्रमोद आण्णासाहेब बोरगावे	माणगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२५/१/२०१८	गळफास
१०९	७३/२०१६	हातकणंगले	दादासो जगदीश पाटील	आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/१२/२०१६	विषारी औषध सेवन



अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
११०	६३/२०१७	वडगाव	म्हाकूबाई तुकाराम सिद	घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२४/११/२०१७	Septicemia following mixed burns
१११	२/२०१८	वडगाव	प्रकाश दगडू हारुगडे	नवे चावरे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१२/१/२०१८	हृदयविकार झटका
११२	१५/२०१७	शिरोली एमआयडीसी.	राहुल रघुनाथ खोत	कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१६/४/२०१७	Left sided lung injury
११३	१/२०१८	हातकणंगले	राधाबाई धोंडीराम पाटील	अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	११/२०१८	पाण्यात बुडून मयत
११४	३५/२०१७	शिवाजीनगर	एकनाथ ज्ञानदेव सनगर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	९/४/२०१७	फुफ्फुसाचा क्षयरोग
११५	४०/२०१७	शहापूर	मच्छिंद्र सत्तू कांबळे	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१०/८/२०१७	Injury to Vital Organs (Liver).
११६	४/२०१७	कुरुंदवाड	सुरेश यलगोंडा पाटील	अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३०/१०/२०१६	डोकीस मार लागून मयत.
११७	१५/२०१८	शिवाजीनगर	विजय दत्तात्रय गणपते	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	६/२/२०१८	हृदयविकार झटका
११८	५/२०१८	शहापूर	धन्यकुमार माणिकचंद शहा	खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२/१/२०१८	डोकीस मार लागून मयत.
११९	१०९/२०१७	शिवाजीनगर	मुनिरा इम्रान पटेकरी	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२२/११/२०१७	गळफास
१२०	३३/२०१७	शहापूर	राजश्री तुषार कुठाळे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३/७/२०१७	गळफास
१२१	६५/२०१७	शहापूर	लक्ष्मण तुकाराम पोवार	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/१२/२०१७	अति दारू सेवन
१२२	१/२०१८	इचलकरंजी	सावित्री विजय खारपंदे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१५/१/२०१८	गळफास
१२३	४३/२०१७	शिवाजीनगर	विद्यासागर हिंदुराव माळगे	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/५/२०१७	हृदयविकार झटका
१२४	२४/२०१६	शहापूर	बाळासो देवगोंडा पाटील	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१/५/२०१६	हृदयविकार झटका
१२५	४/२०१८	शहापूर	हणमंत पांडुरंग शिंदे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	७/१/२०१८	गळफास
१२६	५६/२०१७	शहापूर	मारुती धोंडीराम डांगरे	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/११/२०१७	पाण्यात बुडून मयत
१२७	३७/२०१७	शिरोळ	आदम दादु मोरे	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	१८/९/२०१७	पाण्यात बुडून मयत
१२८	४०/२०१७	हातकणंगले	सुनिल हणमंत कुलकर्णी	आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	११/७/२०१७	विषारी औषध सेवन
१२९	६१/२०१७	हातकणंगले	योगेश आकाराम पाटील	साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२८/१२/२०१७	गळफास
१३०	६२/२०१७	हातकणंगले	सुर्यकांत बाळासो पाटील	मुडशिगी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/११/२०१७	हृदयविकार झटका
१३१	५२/२०१८	शिरोळ	जयसिंग धोंडीराम गायकवाड	जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२६/१२/२०१७	गळफास
१३२	४५/२०१७	शहापूर	दिलीप जयसिंग कांबळे	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/९/२०१७	गळफास

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
१३३	१८/२०१५	हुपरी	उत्तम बाळासो पोवार	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	६/११/२०१५	इलेक्ट्रिक शॉक
१३४	१९/२०१५	हुपरी	विनोद अशोक मदाळे	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१७/११/२०१५	विषारी औषध सेवन
१३५	६०/२०१७	शहापूर	प्रभाकर नारायण फातले	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२१/११/२०१७	गळफास
१३६	८/२०११	इचलकरंजी	सुरेश महादेव पाटील	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१०/२/२०११	विषारी औषध सेवन
१३७	४३/२०१७	इचलकरंजी	बाबासो मारुती सुर्यवंशी	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/११/२०१७	न्यूमोनिया
१३८	१८/२०१७	शिवाजीनगर	बेवारस पुरुष	--	१६/२/२०१७	टी. बी. आजाराने
१३९	४/२०१७	शिवाजीनगर	बेवारस पुरुष	--	१६/१/२०१७	हृदयविकार झटका
१४०	२९/२०१७	शिवाजीनगर	बेवारस पुरुष	--	१७/३/२०१७	हृदयविकार झटका
१४१	२२/२०१७	शिवाजीनगर	बेवारस विठ्ठल शिवाजी भोसले.	निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव	२५/२/२०१७	फुफुसाचा आजार
१४२	२४/२०११	हुपरी	जगदीश विश्वनाथ कालेकर	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/६/२०११	विषारी औषध सेवन
१४३	१/२०१८	वडगाव	बाळकृष्ण सुरेश माजगांवकर	वाटार त. उदगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२/१/२०१८	गळफास
१४४	६/२०१८	वडगाव	सोमाजी शाहू सरवदे	लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१५/२/२०१८	पाण्यात बुडून मयत
१४५	७/२०१७	हुपरी	राम शेट्टी	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/२/२०१७	फुफुसाचा आजार
१४६	६७/२०१७	कुरुंदवाड	प्रिया चेतन बरगाले	अब्दुल्लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१९/११/२०१७	गळफास
१४७	९/२०१५	हुपरी	प्रकाश गणपती भोजणे	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२८/६/२०१५	अति दारू सेवन
१४८	६२/२०१६	कुरुंदवाड	सुरेश विठोबा मिसाळ	घोसरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/११/२०१६	पाण्यात बुडून मयत
१४९	६/२०१८	शिवाजीनगर	छाया संजय भिसे	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/१/२०१८	हृदयविकार झटका
१५०	२५/२०१७	शिरोली एमआयडीसी.	बेवारस पुरुष	--	५/७/२०१७	हृदयविकार झटका
१५१	२५/२०१८	शिवाजीनगर	प्रभाकर दुंडाप्पा समडोळे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१२/३/२०१७	क्षयरोग
१५२	४८/२०१७	वडगाव	रुक्मिणी ज्ञानू वरपे	अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२६/८/२०१८	पाण्यात बुडून मयत
१५३	७/२०१७	वडगाव	रूपेश बाळासो कांबळे	वाटार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/१/२०१७	हृदयविकार झटका
१५४	७७/२०१७	जयसिंगपूर	कमल दशरथ चव्हाण	चिपरी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२९/१२/२०१७	टी. बी. आजाराने
१५५	५/२०१८	जयसिंगपूर	रामचंद्र दत्तात्रय गायकवाड	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२२/२/२०१८	गळफास
१५६	५२/२०१७	शहापूर	अस्लम मेहबूब जमादार	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१९/१०/२०१७	गळफास
१५७	६/२०१६	हुपरी	सुरेश धोंडीराम मुसळे	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	९/२/२०१६	Asphyxia leading to Smothering.
१५८	८७/२०१७	शिवाजीनगर	प्रकाश मारुती वासुदेव	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२५/९/२०१७	पाण्यात बुडून मयत

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
१५९	६०/२०१६	इचलकरंजी	अनिकेत रामचंद्र भंडारे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/१२/२०१६	गळफास
१६०	१७/२०१४	हुपरी	आण्णाप्पा तुकाराम मुधाळे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/८/२०१४	सर्पदंश
१६१	३/२०१८	शिरोली एमआयडीसी.	सुनिता देवेंद्र नाईक	शिरोली (पु.), ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	७/१/२०१८	हृदयविकार
१६२	१०/२०१८	शिरोली एमआयडीसी.	संगिता प्रकाश रामगुडे	मसुर, ता. कराड, जि. सातारा	११/२/२०१८	डोकीस मार लागून मयत.
१६३	२४/२०१८	शिरोली एमआयडीसी.	बाबू नागनाथ भोसले	शिरोली (पु.), ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/४/२०१८	पाण्यात बुडून मयत
१६४	४५/२०१७	शिरोली एमआयडीसी.	शाहाबाज अकबर तांबोळी	कोडोली, ता. मिरज, जि. सांगली	१९/१२/२०१७	डोकीस मार लागून मयत.
१६५	४४/२०१७	इचलकरंजी	विनायक वसंत शिंगे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/१२/२०१७	पाण्यात बुडून मयत
१६६	२५/२०१६	हुपरी	बेवारस पुरुष जातीचे	--	८/६/२०१६	पाण्यात बुडून मयत
१६७	४८/२०१६	हुपरी	अनोळखी बेवारस पुरुष	--	५/११/२०१६	टी. बी. आजाराने
१६८	५१/२०१७	शहापूर	विमल नारायण कवडे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/९/२०१७	डोकीस मार लागून मयत.
१६९	८४/२०१७	शिवाजीनगर	मनिराम मोतीलाल शर्मा	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२१/९/२०१७	हृदयविकार
१७०	१०१/२०१७	शिवाजीनगर	तनुजा शरद पाटील	रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२७/१०/२०१७	डोकीस मार लागून मयत.
१७१	१०/२०१८	हुपरी	सयाजी बाबासो लोंढे	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	७/३/२०१८	पाण्यात बुडून मयत
१७२	५३/२०१६	शिवाजीनगर	पूनम आनाराम चौधरी	रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (राजस्थान).	११/५/२०१६	गळफास
१७३	२/२०१८	हुपरी	प्रज्ञा अनिल कांबळे	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१७/१/२०१८	जंतुसंसर्ग
१७४	१७/२०१८	हुपरी	विशाल विजय जाधव	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३/५/२०१८	गळफास
१७५	१५/२०१८	हुपरी	सचिन सुभाषराव पोवार	यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/४/२०१८	गळफास
१७६	१३/२०१८	हुपरी	विजय रामचंद्र जाधव	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२२/३/२०१८	गळफास
१७७	१६/२०१८	इचलकरंजी	पुंडलीक निवृत्ती हेगडे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१६/४/२०१८	गळफास
१७८	१७/२०१७	शिवाजीनगर	लक्ष्मण मुरग्याप्पा मुडशे	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/११/२०१७	गळफास
१७९	८८/२०१७	शिवाजीनगर	मेहबुब दस्तगीर सनदी	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२७/१०/२०१७	लीव्हर खराब

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
१८०	७/२०१८	शहापूर	कुंदन यमुना राजभर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (विहार).	२/२/२०१८	हृदयविकार झटका
१८१	१४/२०१८	शहापूर	नागेश हणमंत कोळकर	ढोणूर बागेवाडी, जि. विजापूर	११/३/२०१८	फुफ्फुसाचा क्षयरोग
१८२	३/२०१८	इचलकरंजी	सुनिल कल्लाप्पा मिटारी	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/९/२०१८	गळफास
१८३	१२/२०१८	शहापूर	जोतीबा धोंडीराम मोरे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/२/२०१८	शरीराला अनेक जखमा होऊन.
१८४	४२/२०१७	शहापूर	रमेश मारुती पाटील	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१०/७/२०१७	फुफ्फुसाला सूज
१८५	२/२०१८	शिरोळ	महादगोंडा आप्पा पाटील	जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/१/२०१८	हृदयविकार
१८६	६/२०१८	शिरोळ	कमल अशोक वडगे	टाकवडे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२५/१/२०१८	इलेक्ट्रिक शॉक
१८७	१/२०१८	शिरोळ	बापूसो दादासो जाधव	नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/११/२०१७	मेंदूत रक्तसाव
१८८	९/२०१८	शिरोळ	विनायक बापसो बिनकोडे	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/३/२०१८	पाण्यात बुडून मयत
१८९	४/२०१८	जयसिंगपूर	नरेंद्र महादेव खोंडेकर	मालगाव, ता. मिरज, जि. सांगली	८/२/२०१८	रेल्वे अपघात
१९०	४४/२०१६	जयसिंगपूर	अशोक केशव चव्हाण	ब्रह्मपुरी, कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर.	९/९/२०१६	हृदयविकार
१९१	६२/२०१७	जयसिंगपूर	ज्ञानदेव आप्पा कुराडे	उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२२/९/२०१७	विषबाधा
१९२	२/२०१६	हातकणंगले	महावीर कुमार शेडबाळे	मालगाव, ता. मिरज, जि. सांगली	१२/१/२०१६	Haemorrhagic shock due to injury to right Femoral vessels.
१९३	२५/२०१४	हातकणंगले	बेवारस पुरुष	--	२८/३/२०१४	Head Injury
१९४	३७/२०१७	हातकणंगले	संभाजी चंदर हिरवे	कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/६/२०१७	गळफास
१९५	८/२०१८	हातकणंगले	विजय जनार्दन फुले	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/३/२०१८	गळफास
१९६	२/२०१८	मिरज लोहमार्ग	गोमटेश प्रकाश पाटील	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२०/१/२०१८	रेल्वे अपघात
१९७	६६/२०१७	हातकणंगले	ललीता गोपाळ हवालदार	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२३/११/२०१७	Head Injury
१९८	५१/२०१७	हातकणंगले	अरुणा दिपक पाटील	हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२७/९/२०१७	न्यूमोनिया
१९९	२१/२०१८	वडगाव	सिद्धकी राजु मुल्ला	कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	२०/३/२०१८	पाण्यात बुडून मयत
२००	२९/२०१८	वडगाव	हिंदुराव धोंडीराम काटकर	टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१२/४/२०१८	Head Injury
२०१	१६/२०१८	वडगाव	बाबासो गुंडा कांबळे	लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/३/२०१८	गळफास
२०२	११/२०१८	वडगाव	बाबुराव गणपती कदम	जुने पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१७/२/२०१८	विषबाधा
२०३	२३/२०१८	वडगाव	शारदा शंकर आयवळे ऊर्फ मांग.	बालगाव, ता. जत, जि. सांगली	२२/३/२०१८	पाण्यात बुडून मयत
२०४	२५/२०१७	हातकणंगले	अनिता दादासो कोळेकर	हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१०/५/२०१७	विषबाधा
२०५	२०/२०१८	हातकणंगले	मारुती लुमा कांबळे	रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/४/२०१८	लीव्हर खराब

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
२०६	१४/२०१८	हातकणंगले	लक्ष्मी रघुनाथ बिरंजे	हातकणंगले, जि. कोल्हापूर	१८/३/२०१८	सर्पदंश
२०७	७६/२०१४	हातकणंगले	बेवारस पुरुष	--	२०/१२/२०१४	Multiple Injury
२०८	५५/२०१७	हातकणंगले	विजयकुमार विरुपाक्ष स्वामी	हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/१०/२०१७	विषबाधा
२०९	१९/२०१८	वडगाव	नेताजी जालिंदर कांबळे	लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१५/३/२०१८	विषबाधा
२१०	२/२०१७	जयसिंगपूर	मुमताज मदार नदाफ	उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/२०१७	गळफास
२११	१४/२०१८	शिरोळ	अजित आपगोंडा पाटील	आगर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२३/४/२०१८	गळफास
२१२	५३/२०१५	शिरोळ	अश्विनी अमोल गतारे	शिरटी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१७/९/२०१५	गळफास
२१३	१६/२०१८	शिरोळ	बाळू नायकु माळी	धरणगुप्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१९/४/२०१८	फुफ्फुस व यकृत खराब
२१४	३०/२०१८	वडगाव	अबुबकर नसरोदीन तांबोळी	तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१६/४/२०१८	लीव्हर व स्वादुपिंड आजार.
२१५	२८/२०१५	वडगाव	आनंदा आकाराम कांबळे	नवे पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/४/२०१८	हृदयविकार
२१६	३४/२०१८	वडगाव	जयश्री रविंद्र कांबळे	भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/५/२०१८	पाण्यात बुडून मयत
२१७	१७/२०१८	वडगाव	सुलोचना आनंदा कांबळे	तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/३/२०१८	Head Injury
२१८	२६/२०१८	वडगाव	कृष्णात मारुती सुर्यवंशी	बुवाचे वठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/४/२०१८	हृदयविकार
२१९	६४/२०१७	वडगाव	माया यशवंत यादव	लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/१२/२०१७	पाण्यात बुडून मयत
२२०	३८/२०१७	वडगाव	वसंतराव दादासो काशिद	पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२४/७/२०१७	गळफास
२२१	२८/२०१८	शहापूर	ज्ञानेश्वर विठ्ठल गांजवे	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२६/५/२०१८	हृदयविकार
२२२	११/२०१७	शहापूर	नविन नामदेव माने	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, सध्या तारदाळ.	२/३/२०१७	Head Injury
२२३	४१/२०१७	शहापूर	तानाजी संभाजी कपाळे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१३/८/२०१७	विषबाधा
२२४	२/२०१८	शहापूर	हरीनारायण सुग्रीव तिवारी	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३/१/२०१८	हृदयविकार
२२५	१०३/२०१५	शिवाजीनगर	दिपक मारुती सावंत	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	५/११/२०१५	फुफ्फुसाचा क्षयरोग
२२६	१७/२०१७	इचलकरंजी	रमजान हनिफ सनदी	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१३/५/२०१७	पाण्यात बुडून मयत
२२७	३४/२०१७	इचलकरंजी	मारुती जानबा तोरणे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२१/७/२०१७	आतडी अडथळा व रक्तदोष.
२२८	२१/२०१७	इचलकरंजी	बेवारस पुरुष	--	१५/६/२०१७	टी. बी. आजाराने
२२९	३०/२०१७	इचलकरंजी	बळवंत दत्तात्रय लोले	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१६/८/२०१७	हृदयविकार
२३०	१८/२०१७	हुपरी	धनश्री रविंद्र सुतार	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२७/५/२०१७	अंतर्गत रक्तस्राव

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
२३१	१०/२०१७	शहापूर	दस्तगीर बाबू मुजावर	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	११/२/२०१७	पाण्यात बुडून मयत
२३२	२४/२०१६	जयसिंगपूर	राजेंद्र रामचंद्र जोशी	चिपरी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	५/६/२०१७	अंतर्गत रक्तस्राव
२३३	६/२०१८	जयसिंगपूर	बेबीताई दादा पाटील	जैनापूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	६/२/२०१८	हृदयविकार
२३४	३७/२०१७	जयसिंगपूर	सदाशिव गोविंद पाटील	कोंडीग्रे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	६/११/२०१६	टी. बी. आजाराने
२३५	२७/२०१७	जयसिंगपूर	विनेद करण कसगेकर	बैतुल, राज्य मध्यप्रदेश.	९/१२/२०१६	Head Injury
२३६	२८/२०१७	जयसिंगपूर	तुकाराम ज्ञानू कांबळे	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१८/४/२०१७	Head Injury
२३७	९/२०१८	जयसिंगपूर	सुरेश पांडुरंग कांबळे	उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/४/२०१८	पाण्यात बुडून मयत
२३८	७५/२०१७	जयसिंगपूर	सागर अर्जुन माने	जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२२/१२/२०१७	गळफास
२३९	५/२०१८	शिरोली एमआयडीसी.	शंकर हिमलू चव्हाण	नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२०/१/२०१८	हृदयास अपुरा रक्तपुरवठा.
२४०	५४/२०१७	शहापूर	ललनकुमार जोंगीप्रसाद अवस्थी.	मेंदुकडा चौदाह, पो. पिंपरी माझा, उत्तर प्रदेश, सध्या शहापूर.	२३/१०/२०१७	हृदयविकार झटका
२४१	६३/२०१७	शहापूर	दादासो श्रीपाल मथुरे	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	६/१२/२०१७	हृदयविकार झटका
२४२	३३/२०१७	इचलकरंजी	सतिश कृष्णात डाके	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२१/८/२०१७	गळफास
२४३	५१/२०१६	हुपरी	पुजा संदीप परकारे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/११/२०१६	न्यूमोनिया
२४४	६/२०१८	शहापूर	मोहन पांडुरंग धुमाळ	खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/१/२०१८	हृदयस्नायुमध्ये संसर्ग
२४५	५८/२०१६	कुरुंदवाड	बेवारस पुरुष	--	२२/९/२०१६	डोकीस मार लागून मयत.
२४६	९/२०१६	हुपरी	पुजा गणेश बागडी	कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१९/२/२०१६	Sepsis with Haemorrhagic lungs with ascitis in apost- LSCS case.
२४७	६३/२०१७	कुरुंदवाड	शंकर कल्लाप्पा माने	बुबनाळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१/११/२०१७	Head Injury
२४८	१००/२०१७	शिवाजीनगर	वंदना संभाजी भोईटे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/१०/२०१७	Compression around the Neck.
२४९	३२/२०१८	शिवाजीनगर	गोविंद मारुती यादव	खटाव, ता. पलूस, जि. सांगली	४/४/२०१८	हृदयविकार झटका
२५०	३१/२०१६	हुपरी	अमोल सुभाष पाटील	यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/६/२०१६	Head Injury
२५१	६/२०१७	हुपरी	प्रकाश राजाराम घोडेस्वार	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/२/२०१७	हृदयविकार
२५२	२७/२०१७	कुरुंदवाड	अरविंदकुमार म्हादगोंडा पाटील	दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१८/४/२०१७	हृदय रक्तवाहिन्यांचा विकार.
२५३	११/२०१८	इचलकरंजी	राणी महेश चिंता	सोलापूर, जि. सोलापूर	२३/३/२०१८	टी. बी. आजाराने
२५४	२५/२०१७	इचलकरंजी	अनिल बाबासाहेब कांबळे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१९/७/२०१७	गळफास
२५५	२०/२०१७	शहापूर	ज्ञानेश्वर अशोक माने	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२९/४/२०१७	गळफास

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
२५६	५/२०१८	वडगाव	नितीन दिनकर वाघमारे	सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१३/२/२०१८	गळफास
२५७	६६/२०१७	वडगाव	अमोल अर्जुन वांगीकर	तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२०/१२/२०१७	गळफास
२५८	२९/२०१७	कुरुंदवाड	दिपक बाळगोंडा पाटील	टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२६/३/२०१७	अति दारू सेवन
२५९	३२/२०१७	कुरुंदवाड	सचिन विठ्ठल गंगधर	औरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१३/५/२०१७	लीव्हर खराब
२६०	१५/२०१८	कुरुंदवाड	मोहन यशवंत चव्हाण	सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.	५/३/२०१८	हृदयविकार
२६१	१/२०१८	शहापूर	माधुरी सतिश पाटील	खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/२०१८	गळफास
२६२	११/२०१८	शहापूर	अजित शामराव घाटगे	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/२/२०१८	गळफास
२६३	११/२०१६	शिवाजीनगर	सचिन अशोक भोजणे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/१/२०१६	लीव्हर खराब
२६४	९३/२०१७	शिवाजीनगर	आनंद पांडुरंग मेटे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२६/१०/२०१७	गळफास
२६५	३६/२०१७	शिवाजीनगर	दिलीप पंडीत लोकरे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	९/४/२०१७	विषबाधा
२६६	१३/२०१८	शिवाजीनगर	पुरुष जातीचे ५ दिवसांचे अर्भक.	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२४/१/२०१८	न्यूमोनिया
२६७	३/२०१८	शहापूर	सुरेश सिद्राम गडेकर	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/११/२०१७	फुफ्फुसाचा आजार
२६८	४/२०१२	हुपरी	बेवारस पुरुष	--	१८/२/२०१२	अति दारू सेवन व लीव्हर खराब.
२६९	९/२०१८	हुपरी	बाळासो आप्पाणा चौगुले	इंगळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/२/२०१८	जंतुसंसर्ग व हृदयविकार
२७०	७५/२०१७	कुरुंदवाड	संतोष विठ्ठल खोत	टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	७/१२/२०१७	फुफ्फुसास सूज
२७१	३९/२०१६	वडगाव	नवजात पुरुष जातीचे अर्भक	अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/७/२०१६	कावीळ
२७२	९/२०१८	वडगाव	अमिनीश रघुनाथ गांजवे	वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/२/२०१८	हृदयविकार
२७३	६८/२०१७	वडगाव	महादेव बाळासो बुरुड	वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१८/१२/२०१८	लीव्हरला सूज
२७४	५/२०१८	शिरोळ	नूरमहंमद आप्पालाल चिकोडे	आगर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३/१/२०१८	लीव्हर खराब
२७५	१५/२०१८	शिरोळ	तात्यासाहेब ऊर्फ नारायण मारुती कुटकर.	चिपरी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/४/२०१८	Asphyxia in case of choking.
२७६	२३/२०१८	शिरोळ	आनंदा भाऊ कदम	टाकवडे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२८/५/२०१८	इलेक्ट्रिक शॉक
२७७	२५/२०१८	शिरोळ	चंदर मारुती भंडारे	शिरटी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३/६/२०१८	गळफास
२७८	२४/२०१८	शिरोळ	श्रीनंदन श्रीहरीराव पुट्टा	बेळगाव, ता. व जि. बेळगाव	३१/५/२०१८	पाण्यात बुडून मयत
२७९	१८/२०१८	शिरोळ	श्रीमती चिमाबाई गुंजुटे	टाकवडे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१०/५/२०१८	Head Injury
२८०	१७/२०१८	शिरोळ	प्रकाश लक्ष्मण जाधव	टाकवडे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	७/५/२०१८	पाण्यात बुडून मयत
२८१	८/२०१८	शिरोळ	प्रभाकर माधव गुर्जर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१/३/२०१८	डोकीस मार लागून मयत.

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
२८२	१२/२०१८	जयसिंगपूर	सलीम आब्बास सनदी	कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	८/६/२०१८	गळफास
२८३	११/२०१८	शिरोळ	सुरेखा रावसो चौगुले	चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/३/२०१८	Head Injury
२८४	७३/२०१७	मिरज लोहमार्ग	मारुती रंगनाथ करडे	रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१३/९/२०१७	रेल्वे अपघात
२८५	२७/२०१८	मिरज लोहमार्ग	अनोळखी बेवारस पुरुष	--	१६/५/२०१८	रेल्वे अपघात
२८६	३४/२०१८	मिरज लोहमार्ग	अतेंद्र बाके चौधरी	इसुआ मुस्तफापूर, जि. नालंदा, राज्य बिहार.	२/६/२०१८	नैसर्गिक मृत्यू
२८७	३५/२०१८	मिरज लोहमार्ग	आदित्य रविकांत पाटील	दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	३/६/२०१८	रेल्वे अपघात
२८८	५०/२०१४	हातकणंगले	अलका उमेश स्वामी	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१/७/२०१४	न्यूमोनिया
२८९	३४/२०१४	हातकणंगले	प्रथमेश दिपक कोरवी	हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१८/४/२०१४	Head Injury
२९०	५७/२०१७	जयसिंगपूर	श्रेणिक भिमगोंडा पाटील	कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	११/९/२०१७	Head Injury
२९१	११/२०१३	हातकणंगले	प्रशांत बळवंत भागवत	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/२/२०१३	गळफास
२९२	७२/२०१३	हातकणंगले	दिपक वसंत कोष्टी	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/१२/२०१३	गळफास
२९३	२९/२०१४	हातकणंगले	अश्विनी गणेश कांबळे	वळीवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर	७/४/२०१४	मेंदूचा रक्तक्षय
२९४	१५/२०१३	हातकणंगले	शिवाजी रामचंद्र कांबळे	कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१६/२/२०१३	Head Injury
२९५	७३/२०१३	हातकणंगले	अल्लासाब लाडसाब नदाफ	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/१२/२०१३	हृदयविकार
२९६	७१/२०१३	हातकणंगले	बाबुराव कल्लाप्पा नाईक	खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३/१२/२०१३	हृदयविकार
२९७	५२/२०१२	हातकणंगले	मोहन साताप्पा खोंद्रे	शिवपुरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/८/२०१२	हृदयविकार
२९८	१०/२०१४	हातकणंगले	विठाबाई नागराज देवकाते	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२/२/२०१४	पाण्यात बुडून मयत
२९९	९/२०१४	हातकणंगले	शुभम शंकर महादर	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१/२/२०१४	Head Injury
३००	७२/२०१४	हातकणंगले	अश्विनी बाबासाहेब शिंदे	हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/११/२०१४	गळफास
३०१	७५/२०१३	हातकणंगले	शंकर लक्ष्मण तारळेकर	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/१२/२०१३	हृदयविकार
३०२	७७/२०१३	हातकणंगले	आप्पा सदाशिव करचे	पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर	१७/१२/२०१३	गळफास
३०३	४३/२०१३	हातकणंगले	राजगोंडा रावसो पाटील	मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२१/६/२०१३	सर्पदंश
३०४	५३/२००९	हातकणंगले	सुहास मिलींद कांबळे	माणगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२४/९/२००९	कावीळ
३०५	७०/२०१४	हातकणंगले	नवाज असगरअली भेंडवडे	जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	४/११/२०१४	गळफास
३०६	४६/२०१३	हातकणंगले	आनंदा भाऊ फाळके	हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/८/२०१३	हृदयविकार
३०७	७३/२०१२	हातकणंगले	राजेंद्र गोविंद वेंबुल	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/११/२०१२	हृदयविकार
३०८	४९/२०१७	शिवाजीनगर	राजेंद्र मोतीलाल चोपडा	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१/६/२०१७	Head Injury
३०९	१७/२०१७	वडगाव	संपदा बाळु माने	भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/३/२०१७	विषबाधा
३१०	११/२०१७	हुपरी	वैशाली काशीनाथ बाईगडे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/४/२०१७	विषबाधा
३११	३४/२०१७	मिरज लोहमार्ग	विशाल अशोक रेळेकर	गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर	१४/५/२०१७	रेल्वे अपघात
३१२	३८/२०१५	जयसिंगपूर	ज्योती उद्धव कांबळे	कोल्हापूर	२/९/२०१५	Head Injury



अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
३१३	६३/२०१४	हातकणंगले	बेवारस पुरुष जातीचे	--	१७/६/२०१३	टी. बी. आजाराने
३१४	२६/२०१४	हातकणंगले	मनोजप्रसाद लालो माहतो	तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३१/३/२०१४	इलेक्ट्रिक शॉक
३१५	२४/२०१४	हातकणंगले	बाळासो रामचंद्र कुंभार	आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२९/३/२०१४	गळफास
३१६	५८/२०१४	इचलकरंजी	कबीर खुतबुद्दीन सनवी	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	९/९/२०१४	गळफास
३१७	३०/२०१५	शिवाजीनगर	पांडुरंग नागनाथ खरात	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/३/२०१५	गळफास
३१८	१२१/२०१५	शिवाजीनगर	विष्णू खंडेराव धारवट	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२८/१२/२०१५	गळफास
३१९	१३/२०१४	कुरुंदवाड	अशोक शिवगोंडा पाटील	राजापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१३/९/२०१४	विषबाधा
३२०	१६/२०१४	इचलकरंजी	चंद्रकांत दुंडाप्या मल्यापगोळ	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२०/३/२०१४	गळफास
३२१	५/२०१७	शहापूर	प्रियांका प्रशांत कुटवाडे	शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१२/१/२०१७	गळफास
३२२	६१/२०१०	हातकणंगले	मल्लिकार्जुन आप्पासो खरात	बिरदेववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२२/८/२०१०	अपघात होऊन
३२३	४२/२०१३	इचलकरंजी	सैफन दस्तगीर मुल्ला	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	४/६/२०१३	हृदयविकार
३२४	८२/२०१३	इचलकरंजी	सुनिल पंछी रावळ	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१९/१२/२०१३	गळफास
३२५	५२/२०१५	शहापूर	शिवाजी कृष्णा कांबळे	यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	९/११/२०१५	गळफास
३२६	२५/२०१४	शिरोली एमआयडीसी.	सचिन मल्लाप्पा गावडे	गणेशवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२३/५/२०१४	पाण्यात बुडून मयत
३२७	२३/२०१२	इचलकरंजी	राजु रामराव नरवाडे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	७/४/२०१२	Head Injury
३२८	८/२०१५	हातकणंगले	सर्फराज हसन देवडी	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३०/१/२०१५	पाण्यात बुडून मयत
३२९	१८/२०१६	शिरोळ	मलाप्पा बसाप्पा बनकट्टी	कनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२१/५/२०१६	इलेक्ट्रिक शॉक
३३०	१४/२०१७	हातकणंगले	सुमती आप्पासो परमाज	हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	५/३/२०१७	विषबाधा
३३१	२७/२०१२	हुपरी	सोनली प्रविण कांबळे	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१२/९/२०१२	कावीळ
३३२	८/२०१४	हुपरी	संगिता सचिन खोचके	पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२१/५/२०१४	विषबाधा
३३३	२९/२०११	हुपरी	पार्वती शंकर पाटील	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/७/२०११	विषबाधा
३३४	१५/२०१२	हुपरी	सरिता महादेव शेळके	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/५/२०१२	विषबाधा
३३५	२०/२०१२	हुपरी	बच्चाराम दत्तात्रय तानवडे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१६/८/२०१२	विषबाधा
३३६	३/२०११	हुपरी	राधिका शितल कोरडे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१५/१/२०११	चक्कर येऊन रस्त्यावर पडून.
३३७	२५/२०११	हुपरी	राहुल रमेश राठोड	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	३/६/२०११	अशक्त होऊन
३३८	१९/२०१२	हुपरी	संतोष आप्पासो गोंधळी	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१०/८/२०१२	विषारी औषध सेवन

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७
३३९	१३/२०१४	हुपरी	आनंदा महादेव गोंधळी	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/५/२०१४	विषारी औषध सेवन
३४०	२०/२०१४	हुपरी	महेश वामन कोळी	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/१०/२०१४	विषारी औषध सेवन
३४१	१०/२०१२	हुपरी	विश्वनाथ सिद्राम लोखंडे	रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१२/३/२०१२	अति दारू सेवनाने
३४२	१३/१९९५	हुपरी	धोंडुबाई तुकाराम लाड	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	७/७/१९९५	सर्पदंश
३४३	२४/२००३	हुपरी	हर्षकुमार ज्ञानदेव फडतारे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	४/१०/२००३	विषारी औषध सेवन
३४४	४२/२०१७	शिवाजीनगर	पांडुरंग कृष्णा तारळेकर	चंदुर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	६/५/२०१७	हृदयविकार
३४५	२३/२०१८	हुपरी	भगवान निवृत्ती बडवे	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१५/७/२०१८	हृदयविकार
३४६	४/२०१८	हुपरी	ऐश्वर्या संजय पाटील	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२५/१/२०१८	गळफास
३४७	१२/२०१८	हुपरी	कोराबाई राजेंद्र सकळ	हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१९/३/२०१८	पाण्यात बुडून मयत
३४८	३७/२०१८	शहापूर	बबन शंकर विभुते	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	९/७/२०१८	गळफास
३४९	१३/२०१८	इचलकरंजी	अशोक आण्णाप्पा खोत	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	३/४/२०१८	गळफास
३५०	१९/२०१८	इचलकरंजी	शिवशंकर विष्णुपंत देशनुरे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	२६/५/२०१८	गळफास
३५१	१०/२०१७	शिवाजीनगर	रामचंद्र शिवलींग मंगे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१९/११/२०१७	हृदयविकार
३५२	२१/२०१७	कुरुंदवाड	मारुती बाबु कोळी	अब्दुल्लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	७/४/२०१७	गळफास
३५३	१९/२०१७	कुरुंदवाड	रेखा विनोद पुजारी	घोसरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१३/३/२०१७	९५ टक्के भाजून जखम होऊन.
३५४	९/२०१८	इचलकरंजी	अनिता मयुर कार्वेकर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	१४/२/२०१८	हृदयविकार
३५५	२/२०१८	शिवाजीनगर	मंजुळा दत्त ठेकणे	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	२३/१२/२०१७	३० टक्के भाजून जखम होऊन.
३५६	५५/२०१८	शिवाजीनगर	अंकिता नितीन चव्हाण	कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	११/६/२०१८	गळफास
३५७	२७/२०१८	कुरुंदवाड	विनायक महादेव दुर्गे	अब्दुल्लाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	२१/४/२०१८	गळफास
३५८	३७/२०१८	कुरुंदवाड	विवेक रावसाहेब मोहिते	भैरवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	१/६/२०१८	पाण्यात बुडून मयत
३५९	३/२०१७	शहापूर	बबलू ऊर्फ दत्तात्रय आप्पासो सुर्यवंशी.	कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	८/१/२०१७	गळफास
३६०	१८/२०१८	शहापूर	दिनकर विश्वंबर पवार	खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	९/४/२०१८	गळफास
३६१	१०२/२०१७	शिवाजीनगर	मिना महादेव मांडवकर	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	७/११/२०१७	गळफास
३६२	५४/२०१८	शिवाजीनगर	गजानन सिद्धाप्पा मिठाळे	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	११/६/२०१८	गळफास

समीर शिंगटे,

उपविभागीय दंडाधिकारी,

इचलकरंजी विभाग, इचलकरंजी.

इचलकरंजी, १४ सप्टेंबर २०१८.

**जाहीर नोटीस**

क्रमांक एमएजी/कावि-१४१२/२०१८.— सर्व लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खाली दर्शविलेले इसम अकस्मिक मयत झालेले असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागांचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार आमचे कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागांचे पोलीस अधिकाऱ्यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	कोणाकडून प्राप्त	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४०/२०१८ दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	३६/२०१८	विकास दादासाहेब अवघडे, वय ३५ वर्षे, रा. महात्मा फुलेनगर, प्रभात टोंकीजवळ, बुधवार पेठ, कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३७/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१५३/२०१७	बाळासो केशव आडागळे, वय ५४ वर्षे, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.
३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३८/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१५०/२०१७	कृष्णात राजाराम कदम, वय ४० वर्षे, रा. हिंगणगाव बु   , ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात पडून बुडून मयत
४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५५/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२३/२०१८	सुरज बाळासाहेब माने, वय २२ वर्षे, रा. सुर्ली, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५६/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६०/२०१८	सतिश वसंत सरगडे, वय ४० वर्षे, रा. कोपडे हवेली, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात पोहताना बुडून मयत
६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५७/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७४/२०१७	आनंदा गणपती लोखंडे, वय ७९ वर्षे, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका येवून मयत.
७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४४/२०१८ दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	५२/२०१८	ज्योती बाळासो लोहार, वय २१ वर्षे, रा. तांबवे, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०६३/२०१८ दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२०/२०१८	प्रशांत रंगराव थोरात, वय ४५ वर्षे, रा. बेलवडे बु   , ता. कराड, जि. सातारा.	अॅटॅक आलेने मयत
९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५७/२०१८ दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१/२०१८	किरण जयवंत साळुंखे, वय २२ वर्षे, रा. शिवदर्शन कॉलनी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
१०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५८/२०१८ दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३/२०१८	गोपाळ सहदेव शिंदे, वय ५३ वर्षे, रा. २५५, बनवडी कॉलनी, कराड, ता. कराड, जि. सातारा.	अॅटॅक येऊन मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
११	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५२/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	४९/२०१८	विजय गिरीधर चौधरी, वय ३३ वर्ष, रा. पोलीस वसाहत, कावें नाका, कराड, ता. कराड, जिल्हा सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.
१२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५४/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१०४/२०१७	सचिन सुरेश सादिगले, वय ३० वर्ष, रा. कोपडें हवेली, ता. कराड, जि. सातारा.	अति दारू सेवनामुळे लीव्हर खराब होऊन मयत.
१३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५१/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३१/२०१८	संगिता अर्जुन माने, वय ४२ वर्ष, रा. हजारमाची, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषधाचे प्रादुर्भावाने शरीरातील अवयव निकामी झालेने मयत.
१४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५४/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	३९/२०१८	अभिजित रावसाहेब पिसाळ देशमुख, वय ३८ वर्ष, रा. मंगळवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराच्या तीव्र झटका आलेने मयत.
१५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४५/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	८३/२०१७	शांताबाई दिनकर लोकरे, वय ७२ वर्ष, रा. येरवळे, ता. कराड, जि. सातारा.	खोकल्याचे औषध समजून विषारी औषध पिलेने मयत.
१६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५५/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	३३/२०१८	आक्काताई हणमंत माने, वय ८५ वर्ष, रा. २६४, मंगळवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	४४ टक्के भाजलेने मयत
१७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३४/२०१८, दि. २३/३/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	११३/२०१७	सारीका एकनाथ तावरे, वय ३६ वर्ष, रा. ११४, रविवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराच्या झटका आलेने मयत.
१८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४८/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	८८/२०१८	लक्ष्मण धोंडीबा शिंदे, वय ७८ वर्ष, रा. बुधवार पेठ, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
१९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४९/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	६९/२०१८	रसूल इमाम अत्तार, वय ५६ वर्ष, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत मयत.
२०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३२/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	९४/२०१७	हसन आप्पासाहेब बागवान, वय ५५ वर्ष, रा. रेव्हेंस कॉलनी, शनिवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	पडून डोकीस मुका मार लागलेने मयत.
२१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५०/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१२/२०१८	अशोक चंद्रकांत पवार (गुरव) वय ३७ वर्ष, रा. सोनवडे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.	हृदय व फुफुस या दोन्ही क्रिया बंद पडल्याने मयत.
२२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३१/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	८०/२०१७	अशोक रुचाप्पा कांबळे, वय ५० वर्ष, रा. ढेबेवाडी, फोटो नवरंग हॉटेलजवळ, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४६/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१२०/२०१७	शंकर बाबुराव काटकर, वय ५५ वर्ष, रा. वैभव कॉलनी, विद्यानगर, कराड, जि. सातारा, मूळ रा. उपाळे मायणी, ता. कडेगाव, जि. सांगली.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३५/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	५२/२०१८	रश्मी राजेंद्र शिंदे, वय १७ वर्ष, रा. मानेगाव, ता. पाटण, जि. सातारा.	पाण्यात उडी मारून पाण्यात बुडून मयत.
२५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४७/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१०१/२०१७	शशिकांत हणमंत देशमुख, वय ४४ वर्ष, रा. पार्लेकरनगर, बनवडी, विद्यानगर, कराड, मूळ रा. सह्याद्रीनगर वारकरी, पंढरपूर, जि. सोलापूर.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३३/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१५/२०१८	बापु आण्णा पवार, वय ३५ वर्ष, रा. खेराडे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.	मेंदुला रक्तपुरवठा न झालेने मयत.
२७	उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग विभाग, सोलापूर जा. क्र. ९७६/२०१८, दि. २३/६/२०१८.	मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे.	९५/२०१७	बेवारस पुरुष, वय ६५ वर्ष, रा. समजून येत नाही.	रेल्वे अपघाती मृत्यू
२८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. १२२५/२०१८, दि. ७/७/२०१८.	मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे.	५३/२०१७	शैलेन्द बाळाराम अंबेकर, वय ४० वर्ष, रा. मु. पो. कोयना साईडिंग, ओगलेवाडी, हजारमाची, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वे गाडीचे गंभीर जखमांमुळे मृत्यू आल्याने अपघाती मृत्यू.
२९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९६०/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१२९/२०१६	श्रीमती वत्सला खाशाबा वास्के, वय ७५ वर्ष, रा. शुक्रवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	गॅसचा भडका होऊन ६५ टक्के भाजलेने मयत.
३०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४३/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	९५/२०१७	सुनिल मारुती कांबळे, वय ५० वर्ष, रा. बेघर वसाहत, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	अॅटॅक आलेने मयत
३१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५८/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६९/२०१७	संभाजी राजाराम खांबे, वय ३२ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५९/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२८(१)/२०१७	महादेव पांडुरंग माळी, वय ६२ वर्ष, रा. कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.
३३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०६०/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	३३/२०१८	अक्षय कृष्णात पवार, वय २३ वर्ष, रा. वडोली निळेभ्वर, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वेचे धडकेत गंभीर जखमी होऊन जागीच मयत.
३४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०६२/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९५/२०१८	महेंद्र मोहन जगताप, वय ३० वर्ष, रा. कोडोली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
३५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५६/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	३०/२०१८	लक्ष्मण नाना सोळवंडे, वय ६५ वर्षे, रा. आगाशिवनगर, कराड, ता. कराड, जि. सातारा.	फुफ्फुस बंद पडलेने मयत
३६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५३/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	५/२०१८	वंदना चंद्रकांत पाटील, वय २५ वर्षे, रा. तांबवे, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९५९/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	२/२०१८	शामराव रामचंद्र नाईक (घळगे), वय ४० वर्षे, रा. बेघर वसाहत, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४१/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३७/२०१७	पुष्कर विलास देसाई, वय १४ वर्षे, रा. यशवंत अपार्टमेंट, विद्यानगर, कराड, ता. कराड, मूळ रा. पापडें, ता. पाटण, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३९/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	८७/२०१७	भिकु किसन रावते, वय ६० वर्षे, रा. मुढे, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
४०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९४२/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३३/२०१७	सुभाष जनार्दन पाटील, वय ४२ वर्षे, रा. कोरेगाव, ता. कराड, सध्या रा. सुमंगलनगर, कार्वेनाका, कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत

**हिम्मत खराडे,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
कराड उपविभाग, कराड.

कराड, २० ऑक्टोबर २०१८.

**जाहीर नोटीस**

क्रमांक एमएजी/कावि-१४१३/२०१८.— सर्व लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खाली दर्शविलेले इसम अकस्मिक मयत झालेले असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागांचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार आमचे कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागांचे पोलीस अधिकाऱ्याचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	कोणाकडून प्राप्त	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०४/२०१८ दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८३/२०१२	रमेश राजाराम कसबे, वय ३९ वर्षे, रा. पोतले, ता. कराड, जि. सातारा.	पोटातील लीव्हर खराब झालेने पोटात पाणी होऊन हार्ट अटॅक येऊन श्वासक्रीया बंद पडलेने मयत.
२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४६२४/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५४/२०१८	गंगाराम चंद्रकांत चव्हाण, वय २२ वर्षे, रा. कोळेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३२१/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१३/२०१८	सुनिल व्यंकट जाधव, वय २५ वर्ष, रा. उत्तर तांबवे, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४६१६/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१२८/२०१७	मारुती महादेव देवकुळे, वय ५५ वर्ष, रा. म्हासोली, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४६१५/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६३/२०१७	दिलीप रंगराव पाटील, वय ३५ वर्ष, रा. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा.	झोपेत हृदय बंद पडलेने मयत
६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०८/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८३/२०१७	शामराव अर्जुन पवार, वय ७० वर्ष, रा. कार्वे, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०६/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८५/२०१८	सुभाष एकनाथ कालेकर, वय ६४ वर्ष, रा. रुक्मिणीनगर, कराड, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलेने मयत.
८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०७/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९४/२०१७	किरण भिमराव देसाई, वय ४२ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०५/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७०/२०१८	संभाजी दादु देसाई, वय ६३ वर्ष, रा. कार्वे, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.
१०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४६१७/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८७/२०१८	दत्तात्रय बापु मोरे, वय ४८ वर्ष, रा. मनव, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
११	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४२७२/२०१८, दि. १/९/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	५४/२०१६	शरद संदिपात सकट, वय २९ वर्ष, रा. बेघर वस्ती, विद्यानगर, कराड, ता. कराड, जि. सातारा.	चक्कर येऊन पडलेने अॅटॅकने मयत.
१२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३४८/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	२२/२०१७	प्रल्हाद उत्तम मदन, वय ५५ वर्ष, रा. जनु गावठाण, वनवासमाची, ता. कराड, जि. सातारा.	गळफास घेऊन मयत
१३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३४७/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	२१/२०१७	शालन अशोक चव्हाण, वय ५५ वर्ष, रा. कोणेगाव, ता. कराड, जि. सातारा.	चक्कर येऊन पडून डोकीस गंभीर दुखापत होऊन मयत.
१४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०१/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	७५/२०१८	अभिषेक सतिशकुमार सावळकर, वय १९ वर्ष, रा. संगम कॉलनी, आगाशिव- नगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अॅटॅक आलेने मयत
१५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७००/२०१८, दि. १७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	८/२०१८	श्री. किशन जगदिश राम, वय ४५ वर्ष, रा. मूळ नरहरपूर, पानखा, जि. सिवान, राज्य बिहार, सध्या रा. तासवड एमआयडीसी, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अॅटॅक येऊन मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०३/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१८/२०१८	रूपाली अर्जुन लोखंडे, वय २७ वर्ष, रा. येवती, ता. कराड, जि. सातारा.	फुफ्फुसात गुळणी अडकून शवासनलिका बंद पडून मयत.
१७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४७०२/२०१८, दि. १७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२८/२०१७	प्रमोद जगन्नाथ कसबे, वय ३४ वर्ष, रा. पोतले, ता. कराड, जि. सातारा.	न्यूमोनिया आजार होऊन उपचारादरम्यान मयत.
१८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३४६/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	७/२०१८	नयन बाळासाहेब मोहिते, वय ५२ वर्ष, रा. तळबिड, ता. कराड, जि. सातारा.	मोटरसायकल अपघातात डोकीस गंभीर दुखापत होऊन मयत.
१९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४८७०/२०१८, दि. २४/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	१९/२०१७	राजेंद्र नाना देटके, वय ५२ वर्ष, रा. निगडी, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४८७/२०१८, दि. २४/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९/२०१८	विलास कृष्णा थोरात, वय ६० वर्ष, रा. ओंड, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.
२१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४८७२/२०१८, दि. २४/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	५३/२०१७	वैभव विनायक चव्हाण, वय १५ वर्ष, रा. निगडी, ता. कराड, जि. सातारा.	विहिरीचे पाण्यात पोहताना पाण्यात बुडून मयत.
२२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४८७४/२०१८, दि. २४/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	४१/२०१७	श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, वय ५५ वर्ष, दत्तकृपा, वाखान रोड, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केलेने मयत.
२३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४८६९/२०१८, दि. २७/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८२/२०१८	शिवाजी रघुनाथ कोळी, वय ५० वर्ष, रा. पोतले, ता. कराड, जि. सातारा.	किडणीचे आजाराने हृदयक्रिया बंद व श्वसनक्रिया बंद पडून मयत.
२४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५३/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१५२/२०१७	रेखा आप्पासो जमाले, वय ४५ वर्ष, रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा.	वेडाचे भरात पाण्यात उडी मारलेने पाण्यात बुडून मयत.
२५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५७/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९८/२०१७	शिवाजी बंडु निंबाळकर, वय ४० वर्ष, रा. वसंतगड, ता. कराड, जि. सातारा.	दारूचे नशेत स्वतः गळफास लावून घेऊन मयत.
२६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१४६/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	३५/२०१७	राजेंद्र मारुती घारे, वय ४५ वर्ष, घारेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास घेऊन आत्महत्या केलेने मयत.
२७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५२/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७६/२०१७	मोहन राजाराम कदम, वय ४५ वर्ष, रा. सोनसळ, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराच्या तीव्र झटका आलेने मयत.
२८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१४५/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८१/२०१८	काशीनाथ रघुनाथ परीट, वय ६५ वर्ष, रा. काले, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५०/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५/२०१८	दिलीप तातोबा पवार, वय ६७ वर्ष, रा. पोर्ले, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वेखाली आत्महत्या केलेने रेल्वेखाली गळा चिरून भरपूर टिकाणी जखमा होऊन भरपूर रक्तस्राव होऊन मयत.
३०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५४/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	११४/२०१७	बाजीराम तुकाराम घारे, वय ३५ वर्ष, रा. घारेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
३१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१४८/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७१/२०१७	वसंत आण्णा साळुंखे, वय ८५ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
३२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५९/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८/२०१८	हेमंत सुरेश पाटील, वय २७ वर्ष, रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध पिल्याने मयत
३३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४२७१/२०१८, दि. १/९/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	६९/२०१६	मुबारक आबु मुल्ला, वय ५५ वर्ष, रा. विरवडे, ता. कराड, जि. सातारा.	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत.
३४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४६१८/२०१८, दि. १५/९/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८०/२०१८	दिगंबर सुरेश जगताप, वय २५ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत
३५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४११५/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७४/२०१८	वासंता आनंदराव मोरे, वय २८ वर्ष, रा. कोडोली, ता. कराड, जि. सातारा.	आजारपणास कंटाळून नदी पात्रात उडी मारलेने पाण्यात बुडून मयत.
३६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५८/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६१/२०१८	तुळसाबाई मल्हारी हाके, वय १०५ वर्ष, रा. रेठरे नाका, जुळेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
३७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५४/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	६९/२०१७	काजल पांडुरंग साळुंखे, वय १७ वर्ष, रा. मूळ भैरवगड, पो. मांडवे, ता. जि. सातारा.	४६ टक्के भाजलेने मयत
३८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५५/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	४८/२०१८	गणपती श्रीपती बडेकर, वय ७० वर्ष, रा. संजयनगर, शेरे, ता. कराड, जि. सातारा.	पडल्याने डोकीस मार लागून मेंदूच्या उजव्या बाजूचा रक्त- पुरवठा बंद झाल्याने शरीरास डावे बाजूस लकवा भरलेने उपचारादरम्यान मयत.
३९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५२/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४४/२०१७	प्रदिप कृष्णात रोकडे, वय ४२ वर्ष, रा. चरेगाव, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
४०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४२७०/२०१८, दि. १/९/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१६५/२०१४	सिराज याकुब मुल्ला, वय ६० वर्ष, रा. गोवारे, ता. कराड, जि. सातारा.	पुलावरून पडून डोकीस गंभीर जखम झालेने मयत.
४१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४२६९/२०१८, दि. १/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	५४/२०१८	सुवर्णा संदिप शिंदे, वय २३ वर्ष, रा. भुयाचीवाडी, ता. कराड, जि. सातारा.	अंगावरून रॉकेल ओतून पेटवून घेऊन १०० टक्के भाजलेने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
४२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५८/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४७/२०१७	लक्ष्मी किसन माने, वय ६० वर्ष, रा. आटके, ता. कराड, सध्या रा. चाफळ, ता. पाटण, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
४३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१६०/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१०/२०१५	यश गिरीष शहा, वय १८ वर्ष, रा. यादव आर्किडशेजारी, बदियानी कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून श्वास गुदमरून मयत.
४४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१४७/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९१/२०१८	दिलीप राजाराम पाटील, वय ५५ वर्ष, रा. आटके, ता. कराड, जि. सातारा.	स्वतः गळफास लावून घेऊन मयत.
४५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४२६८/२०१८, दि. १/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	८३/२०१७	जयराम बमु झोरे, वय ६० वर्ष, रा. लेंडोरी, ता. पाटण, जि. सातारा.	हार्ट अटॅकने मयत
४६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१६१/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७०/२०१६	भानुदास श्रीपती जगताप, वय ७५ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	दारूचे नशेत विषारी औषध पिलेने मयत.
४७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१५६/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	९१/२०१७	सविता सतिश काटे, वय ३५ वर्ष, रा. बेलदरे, ता. कराड, जि. सातारा.	५१ टक्के भाजलेने उपचार घेत असताना मयत.
४८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४५९५/२०१८, दि. १५/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४३/२०१७	मधुमती सुधाकर रामुगडे, वय ४७ वर्ष, रा. रीसवड, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध पिऊन मयत
४९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५५/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	८१/२०१६	निवासराव बाळकृष्ण पाटील, वय ५८ वर्ष, रा. माजगाव, ता. पाटण, जि. सातारा.	निवॉन विषारी औषध पिलेने मयत.
५०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५१/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	२४/२०१८	काजल शंकर तुप, वय ८ वर्ष, रा. चरेगाव, ता. कराड, जि. सातारा.	सर्पदंश झालेने मयत
५१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४१४९/२०१८, दि. २८/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५७/२०१८	भिमराव भाऊ यादव, वय ६० वर्ष, रा. कासाशिरंबे, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अटॅकने मयत
५२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५६/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	५/२०१७	सुवर्णा शांताराम देशमाने, वय ४२ वर्ष, रा. वडोली निळेस्वर, ता. कराड, जि. सातारा.	६५ टक्के भाजलेने मयत
५३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५७/२०१८, दि. ७/८/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	२६/२०१८	निवास किसन मंडले, वय ४२ वर्ष, रा. माजगाव, ता. कराड, जि. सातारा.	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.
५४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३४५/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	२०/२०१७	अशोक लक्ष्मण उगले, वय १८ वर्ष, रा. वहागाव, ता. कराड, जि. सातारा, मूळ रा. साक्षाळ पिंपरी, ता. जि. बीड.	विषारी औषध पिलेने मयत

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
५५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३४४/२०१८, दि. ७/९/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	२/२०१८	शकुंतला बाळासाहेब भोसले, वय ६० वर्षे, रा. भोसलेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात उडी मारून बुडून मयत
५६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५३/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४३/२०१४	शोभा काशिनाथ साळुंखे, वय ४७ वर्षे, रा. गमेवाडी, ता. पाटण, जि. सातारा.	गळफास घेऊन मयत
५७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४३५०/२०१८, दि. ७/९/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	११/२०१८	जगुबाई भिकाजी लोखंडे, वय ७५ वर्षे, रा. चरेगाव, बौद्ध वस्ती, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
५८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०३६/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१४४/२०१७	सुमन राहिदास कांबळे, वय ५५ वर्षे, रा. एसजीएम कॉलेज पाटीमागे, विद्यानगर, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अटॅक येऊन मयत
५९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०४४/२०१८, दि. ०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	६१/२०१७	रमेश जगन्नाथ पवार, वय ६६ वर्षे, रा. सुदर्शन अपार्टमेंटशेजारी, कराड, ता. कराड, जि. सातारा.	गळफास घेऊन मयत
६०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०४५/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	३०/२०१८	सागर संपत पाटील, वय ३० वर्षे, रा. नांदगाव, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध पिऊन मयत

**हिम्मत खराडे,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
कराड उपविभाग, कराड.

कराड, २० ऑक्टोबर २०१८.

**जाहीर नोटीस**

क्रमांक एमएजी/कावि-१४१४/२०१८.— सर्व लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खाली दर्शविलेले इसम अकस्मिक मयत झालेले असून त्याबाबत अंतिम गोष्टवारा मिळणेबाबत संबंधित भागांचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार आमचे कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागांचे पोलीस अधिकाऱ्याचे अहवालाप्रमाणे अंतिम गोष्टवारा मंजूर करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	कोणाकडून प्राप्त	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. १५९४/२०१८, दि. १३/४/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७०/२०१७	अमोल वसंत क्षिरसागर, वय ३७ वर्षे, रा. टेंभू, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३३६७/२०१८, दि. ३०/७/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४/२०१७	भास्कर बाळासाहेब सुर्यवंशी, वय ३५ वर्षे, रा. भुयाचीवाडी, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११७/२०१८, दि. ७/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७३/२०१८	सुधीर पांडुरंग मोहिते, वय ५५ वर्ष, रा. रेंठरे   , ता. कराड, जि. सातारा.	इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागून मयत.
४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११३/२०१८, दि. ७/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१००/२०१७	अजित नारायण चोपदार, वय ३० वर्ष, रा. गमेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध पिलेने मयत
५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २६७०/२०१८, दि. ११/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	९०/२०१६	गणपत विठ्ठल जाधव, वय ६० वर्ष, रा. पाटण, जि. सातारा.	विषारी औषध खाल्याने मयत
६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११४/२०१८, दि. ७/७/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	७७/२०१७	अजय शंकर धोत्रे, वय १७ वर्ष, रा. कोटी, ता. कराड, जि. सातारा.	अचानक बेशुद्ध पडून नाका तोंडातून फेस येऊन अकस्मात मयत.
७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११५/२०१८, दि. ७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६५/२०१८	अनिता हणमंत माळी, वय ४० वर्ष, रा. कालवडे, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अटॅक आलेने मयत
८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११६/२०१८, दि. ७/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७५/२०१८	रमेश राजाराम पाटील, वय ५६ वर्ष, रा. रेंठरे खुर्द, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४५/२०१८, दि. २१/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७/२०१८	नामदेव दत्त घोडके, वय ५८ वर्ष, रा. रेंठरे बु   , ता. कराड, जि. सातारा.	स्वतः गळफास लावून मयत
१०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४६/२०१८, दि. २१/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७/२०१७	रामचंद्र ज्ञानु (महादु) जगताप, वय ५४ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटका आलेने मयत.
११	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २६६६/२०१८, दि. ११/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४०/२०१७	छाया अनिल नलवडे, वय ३५ वर्ष, रा. इंदोली, ता. कराड, जि. सातारा.	५३ टक्के भाजलेने मयत
१२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११२/२०१८, दि. ७/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	२५/२०१७	गणेश विश्वास अवघडे, वय २४ वर्ष, रा. नवीन गावठाण, माजगाव, ता. पाटण, जि. सातारा.	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.
१३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३२९३/२०१८, दि. २१/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५५/२०१७	बाजीराव श्रीपती पाटील, वय ७० वर्ष, रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा.	विद्युत तारेचा शॉक लागून मयत.
१४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३२९४/२०१८, दि. २१/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	४/२०१८	मानसिंग दिनकर जाधव, वय ५५ वर्ष, रा. दुशेरे, ता. कराड, जि. सातारा.	शरीरातील रक्त कमी असलेने हृदयक्रिया बंद पडून मयत.
१५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३११८/२०१८, दि. ७/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१०९/२०१७	अक्षय रामचंद्र आडके, वय १८ वर्ष, रा. शेरे (थोरात मळा), ता. कराड, जि. सातारा.	न्यूऑन विषारी औषध प्राशन केलेने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३३६८/२०१८, दि. ३०/७/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४/२०१८	प्रभावती एकनाथ माने, वय ५५ वर्ष, रा. हेरंब दर्शन को-ऑप. सोसायटी, ४, घोडपदेव रोड, डीपीवाडी, मु. नं. ३३, सध्या रा. चोरे, ता. कराड, जि. सातारा.	मंदिराचे पायरीवरून पाय घसरून पडलेने डोक्यास अंतर्गत मार लागून जखमी होऊन मयत.
१७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २९८१/२०१८, दि. ३०/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८६/२०१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	नदी पात्राचे पाण्यात बुडून मयत
१८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४२/२०१८, दि. २१/६/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	४८/२०१७	नामदेव बाळु कांबळे, वय ३४ वर्ष, रा. काले, ता. कराड, जि. सातारा.	कृष्णा नदीचे पाण्यात बुडून मयत.
१९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४०/२०१८, दि. ६/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	४३/२०१६	पद्मिनी राजेंद्र तोरणे, वय ३५ वर्ष, रा. बाराडबरी मुजावर कॉलनी, कराड, ता. कराड, जि. सातारा.	९० टक्के भाजलेने उपचार चालू असताना मयत.
२०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २९८४/२०१८, दि. ३०/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	७१/२०१८	लालासो लक्ष्मण गोरे, वय ५२ वर्ष, रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २९८५/२०१८, दि. ३०/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	६०/२०१७	मानसिंग बापुराव जाधव, वय ५६ वर्ष, रा. खराडे, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
२२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४१/२०१८, दि. २१/६/२०१८.	तळबिड पोलीस स्टेशन.	३/२०१८	अभिजित बाळासाहेब माने, वय २७ वर्ष, रा. वनवासमाची, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटका येऊन हृदयक्रिया बंद पडून मयत.
२३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २९८२/२०१८, दि. ३०/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१२२/२०१७	महादेव राजाराम घारे, वय ३५ वर्ष, रा. घारेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
२४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २९८३/२०१८, दि. ३०/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६७/२०१८	यश भरत मोहिते, वय ६ वर्ष, रा. रेठरे बु   , ता. कराड, जि. सातारा.	उभे असले ट्रॅक्टरमधून खेळत असताना पडून डोक्यास गंभीर मार लागलेने मयत.
२५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४४/२०१८, दि. २१/६/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	३३/२०१६	महादेव विठ्ठल पाटील, वय ४३ वर्ष, रा. जुळेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध प्राशन केलेने मयत.
२६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३२९५/२०१८, दि. २१/७/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	६०/२०१८	प्रकाश विष्णु विजापुरे, वय ६५ वर्ष, रा. १७३, शुक्रवार पेठ, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.
२७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३१४९/२०१८, दि. १०/७/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	६/२०१८	धनाजी आप्पासो मोरे, वय ५० वर्ष, रा. ओंडोशी, ता. कराड, जि. सातारा.	कपडे वाळत घालणेसाठी बांधले तारेचा शॉक लागून मयत.
२८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३३३९/२०१८, दि. २६/७/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	४५/२०१४	तारुबाई विठ्ठल जाधव, वय ७५ वर्ष, रा. माजगाव, ता. पाटण, जि. सातारा.	८० टक्के भाजलेने मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३३४०/२०१८, दि. २६/७/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	६३/२०१४	वसंत सिताराम जाधव, वय ६५ वर्ष, रा. चाफळ, ता. पाटण, जि. सातारा.	चक्कर येऊन पडल्याने डोकीस मार लागून मयत.
३०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २८४३/२०१८, दि. २१/६/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१२९/२०१५	सुरेश रामचंद्र कुचेकर, वय ३५ वर्ष, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.	दारूचे नशेत पडून जखमी होऊन व हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
३१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. १५९८/२०१८, दि. १२/४/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	४०/२०१७	सुनिल तानाजी बागल, वय २२ वर्ष, रा. बागल मळा, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	गळफास घेऊन आत्महत्या केलेने मयत.
३२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २३२२/२०१८, दि. २१/५/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३८/२०१७	अब्दुल शहाबुद्दीन मुलाणी, वय ६० वर्ष, रा. बनवडी, ता. कराड, जि. सातारा.	चक्कर येऊन विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत.
३३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २४१६/२०१८, दि. २८/५/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१०७/२०१६	रोहिनी राजेश निकम पाटील, वय १९ वर्ष, रा. शेंरेपाटी शेंरे, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३२९६/२०१८, दि. २१/७/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	५४/२०१८	प्रतीक मनोहर पवार, वय २५ वर्ष, रा. पंताचा कोट, सोमवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
३५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २६७१/२०१८, दि. ११/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	९८/२०१६	सुनिल वसंत जाधव, वय ४३ वर्ष, रा. खराडे, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
३६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २६६७/२०१८, दि. ११/६/२०१८.	उंब्रज पोलीस स्टेशन.	१९/२०१७	एक बेवारस पुरुष जातीचे प्रेत, वय ६० वर्ष,	बॉडी डीकपोज असल्याने मरणाचे कारण समजून आले नाही.
३७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २४७९/२०१८, दि. २९/५/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३२/२०१७	विलास विठ्ठल नलवडे, वय ७२ वर्ष, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटक्याने मयत
३८	उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग विभाग, सोलापूर, जा. क्र. २३२/२०१८, दि. १/२/२०१८.	मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन.	७७/२०१७	अनोळखी बेवारस पुरुष वय ६५ वर्ष, रा. समजून येत नाही.	रेल्वे अपघाती मृत्यू
३९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. १५९६/२०१८, दि. १३/४/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१२१/२०१७	१. बबन नारायण पवार, वय ५६ वर्ष, २. सुनंदा बबन पवार, वय ४५ वर्ष, रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	रेल्वेखाली आत्महत्या केलेने मयत.
४०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०७७/२०१८, दि. ०/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५४/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे ६५ वर्ष, नाव व पत्ता समजून येत नाही.	न्यूमोनियाचे आजाराने मयत
४१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०४८/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१४/२०१८	ताराबाई रामचंद्र जुजार, वय ६५ वर्ष, रा. जुजारवाडी, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात पडून बुडून मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
४२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०४९/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१५३/२०१७	बंडोपंत पितांबर गंगावणे, वय ७५ वर्ष, रा. धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास घेऊन आत्महत्या करून मयत.
४३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५०/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१५/२०१८	सुलोचना रामचंद्र लिपारे, वय ७० वर्ष, रा. काले, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात पडून बुडून मयत
४४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५१/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२७/२०१७	शिवाजी शामराव थोरात, वय ७० वर्ष, रा. कावे, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.
४५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५२/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	८९/२०१७	उद्धव ज्ञानदेव औंधकर, वय ७१ वर्ष, रा. नांदगाव, ता. कराड, जि. सातारा.	ब्रेन ट्यूमरने मयत
४६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०५३/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	२८/२०१८	शनिश प्रकाश देसाई, वय ४२ वर्ष, रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेऊन मयत
४७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०६५/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	५६/२०१८	सुधिर शंकर पाटील, वय २६ वर्ष, रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.
४८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ४०६६/२०१८, दि. २३/८/२०१८.	कराड तालुका पोलीस स्टेशन.	१०९/२०१५	मोहम्मद अली, (पूर्ण नाव, पत्ता नाही).	फुफ्फुसामध्ये जंतुसंसर्ग होऊन (टी.बी. आजाराने मयत).
४९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९३८/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	११६/२०१७	तानाजी दादासो जगताप, वय ३५ वर्ष, रा. वारंजी, ता. कराड, जि. सातारा.	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.
५०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ३९३९/२०१८, दि. २०/८/२०१८.	कराड शहर पोलीस स्टेशन.	१३९/२०१७	बापुराव कृष्णाजी तारू, वय ९० वर्ष, रा. रविवार पेठ, भोई गल्ली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.

हिम्मत खराडे,

उपविभागीय दंडाधिकारी,  
कराड उपविभाग, कराड.

कराड, २० ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि-७६८/२०१८.- सर्व लोकांना कळविणेत येते की, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे अकस्मात मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करून मिळणेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज व कोरेगाव यांनी इकडे पाठविले आहे.

सदर बाबत कोणाची काही तक्रार असेल, तर सदरची नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत या कार्यालयात कळवावे. सदर मुदतीत तक्रार प्राप्त न झालेस अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कारणामुळे मृत्यू असे वर्गीकरण करून समरी मंजूर केली जाईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पोलीस ठाणेचे नाव	अकस्मात मयत नंबर	मयताची तारीख	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	चि. स्वप्निल वसंत भिसे व कु. पुजा दादासो तुपे.	वडूज	२४/२०१८	४/६/२०१८	वादळी वाऱ्यात व पावसात मोटारसायकलवरून जात असताना लिंबाचे झाडाचे फांदी अंगावर पडून गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना मयत (नैसर्गिक आपत्ती).
२	काशिनाथ बापु अडागळे	वडूज	३३/२०१७	२७/७/२०१७	गळफास घेऊन मयत
३	गणपत निवृत्ती पळे	वडूज	४२/२०१५	२/१०/२०१५	विषारी औषध प्राशन करून मयत
४	दत्तात्रय शिवाजी पवार	वडूज	३९/२०१७	२१/९/२०१७	गळफास घेऊन मयत
५	रामहरी गोपाळ मिसळे	वडूज	२७/२०१८	२३/६/२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
६	रंजना विलास बाकले	वडूज	२८/२०१८	१/७/२०१८	गाडीवरून तोल जाऊन डोकीस मार लागल्याने उपचार घेत असताना मयत.
७	शितल आनंदकुमार देशमुख	वडूज	२२/२०१७	१७/४/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
८	अनिता चंद्रशेखर भुवड	वडूज	४०/२०१७	२७/९/२०१७	७१ टक्के भाजून मृत्यू
९	ज्योती धिरज सणगर	वडूज	४१/२०१७	३/१०/२०१७	गरादरपणात उलट्या होऊन पोटात दुखू लागलेने मृत्यू.
१०	सुनिल आनंदा महाकार	वडूज	२/२०१८	२/८/२०१८	६८ टक्के भाजलेने मृत्यू
११	विलास केशव जाधव	म्हसवड	२०/२०१६	२५/१०/२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
१२	नंदकुमार ज्ञानू बुधावले	म्हसवड	१७/२०१५	३/६/२०१५	पाण्यात पडून बुडून मृत्यू
१३	संजय ज्ञानदेव गंबरे	म्हसवड	७/२०१४	१/५/२०१४	आजारपणास कंटाळून गळफास घेतलेने मयत
१४	विजय प्रकाश सकट	म्हसवड	३/२०१८	६/२/२०१८	टी. बी. चे आजाराने मृत्यू
१५	भागवत अनिल सावंत	म्हसवड	९/२०१८	७/४/२०१८	अंगावर वीज पडून विजेचा धक्का लागून मृत्यू
१६	शुभांगी महादेव शिंदे	म्हसवड	३८/२०१७	५/१२/२०१७	सर्पदंशाने मृत्यू
१७	रतन रामचंद्र काशीद	म्हसवड	२९/२०१७	२१/९/२०१७	१०० टक्के भाजलेने मृत्यू
१८	बाळू दाजी तरंगे	म्हसवड	३६/२०१७	९/११/२०१७	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू
१९	शालन बाजीराव रोमण	दहिवडी	११/२०१६	१२/४/२०१६	हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू
२०	संतोष पोपट जाधव	दहिवडी	१९/२०१७	१७/९/२०१७	अति दारू सेवन केलेने उपचारादरम्यान मृत्यू
२१	अश्विनी दौलत माने	दहिवडी	१६/२०१७	३/७/२०१७	डोकीस मार लागून मेंदुस व फुफ्फुसास सूज येऊन मृत्यू.
२२	चैतन्य अमोल घाडगे	दहिवडी	२४/२०१६	२२/८/२०१६	गळफास लागलेने मृत्यू
२३	विमल दादासो जाधव	दहिवडी	४०/२०१५	१२/१०/२०१५	दम्याचा व श्वास घेणेचा त्रास होत असलेने मृत्यू
२४	सुनिल कृष्णा गायकवाड	दहिवडी	१७/२०१६	२/६/२०१६	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू
२५	रविंद्र बाबुराव कदम	पुसेगाव	१५/२०१८	१३/५/२०१८	विहिरीचे पाण्यात पोहण्यासाठी उडी टाकलेने विहिरीचे गाळात पाय रुतून बसून पाण्यात बुडून मयत.



**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
२६	सचिन किसन बुधावले	पुसेगाव	२५/२०१७	४/९/२०१७	दारूचे नशेत स्वतः गळफास लावून घेऊन मयत
२७	दत्तात्रय मुगुटराव कुमकाले	पुसेगाव	३२/२०१७	२२/१०/२०१७	गळफास घेऊन मृत्यू
२८	कु. शितल अशोक शिंदे	पुसेगाव	१९/२०१८	२०/७/२०१८	लीव्हर व किडनी निकामी होऊन मयत
२९	महेश लक्ष्मण सोनवळ	पुसेगाव	३१/२०१७	१५/१०/२०१७	गळफास लावून घेऊन मयत
३०	गुलाबराव किसन लावंड	पुसेगाव	१८/२०१८	२०/७/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
३१	शिल्पा राहूल पडीतकर	पुसेगाव	१२/२०१८	११/४/२०१८	९० टक्के भाजून मृत्यू
३२	महानंदा तुकाराम जावळे	पुसेगाव	३९/२०१७	२२/१२/२०१७	पाण्यात पडून बुडून मयत
३३	सिमा सुनिल पोळ	औंध	१६/२०१८	१८/४/२०१८	Death due to Hanging
३४	आक्काताई नारायण जाधव	औंध	८/२०१५	८/६/२०१५	१०० टक्के भाजल्याने मयत
३५	भारती चंद्रकांत कुंभार	औंध	२१/२०१७	७/८/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या मृत्यू
३६	दिपाली राजेंद्र कचरे	औंध	८/२०१८	१३/३/२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू

**दादासाहेब कांवळे,**

उपविभागीय दंडाधिकारी,

माण-खटाव उपविभाग, दहिवडी.

दहिवडी, १२ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक फौज/कावि-२६७१/(दुरुस्ती)/२०१८.- या कार्यालयाकडून पाठविणेत आलेल्या मयत व्यक्तीच्या समरी केसमध्ये मयत व्यक्तीचे मृत्यूचे कारण राजपत्र भाग एक, पुणे विभागीय पुरवणी, दिनांक गुरुवार ते बुधवार (जानेवारी ११-१७, २०१८) च्या राजपत्रात अनावधानाने चुकीचे नमूद करण्यात आले आहे. त्याची दुरुस्ती अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करित आहोत.

**परिशिष्ट**

अ.क्र.	आवक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मृत्यूचे कारण	दुरुस्त मृत्यू कारण
१	२	३	४	५	६	८
१	२२९४	लोणी काळभोर	७१/२०१४	अनिल नामदेव तारु	नैसर्गिक मृत्यू	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू
२	९२४४	सांगवी	१३०/२०१४	किशोर संदिपान आंबाड	अपघाती मृत्यू	आत्महत्या मृत्यू

**ज्योती कदम,**

उपविभागीय दंडाधिकारी,

हवेली उपविभाग, पुणे.

पुणे (हवेली), ४ ऑक्टोबर २०१८.

**विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक सपोआ/खडकी/७२६/अ.म.स./२०१८.- अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावांपुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी व खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

**विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अकस्मात मयतांची एकूण ०२ प्रकरणे**

**परिशिष्ट**

अ.क्र.	पो. स्टे. जा. क्र.	अ.म.र.नं.	स.पो.आ. आवक क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	४६२२/२०१८	१४३/२०१७	११४१/२०१८	आरती कमलाकर बोडके	१५/११/२०१७	Unknown Compound Poisinging
२	४६२२/२०१८	१५५/२०१७	११४२/२०१८	कृष्णकुमार राजाराम चोरगे	४/१२/२०१७	Ischaeric heart disease with Pneumonia.

**खडकी पोलीस स्टेशन अकस्मात मयतांची एकूण १ प्रकरण**

**परिशिष्ट**

अ.क्र.	पो. स्टे. जा. क्र.	अ.म.र.नं.	स.पो.आ. आवक क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	४०३०/२०१८	११०/२०१६	११५५/२०१८	रामलाल बेनतल पवार	१६/११/२०१५	Myocardical Infraction

**कल्याणराव विधाते,**

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा

सहायक पोलीस आयुक्त,

खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १० ऑक्टोबर २०१८.

**जाहीर नोटीस**

क्रमांक सपोआ/खडकी/७५६/अ.म.स./२०१८.— अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावांपुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेलाबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

**चतु:शृंगी पोलीस स्टेशन अकस्मात मयतांची एकूण २९ प्रकरणे**

**परिशिष्ट**

अ.क्र.	अ.म.र.नं.	स.पो.आ. आवक क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	९२/२०१६	११३४/२०१८	सुमन तुलसीराम गुरव	८/६/२०१६	Snake Bite
२	१९३/२०१६	११३३/२०१८	रघुवंश सत्यनारायण ठाकूर	३०/९/२०१६	Death due to electric current of high Voltage.
३	८/२०१७	११७५/२०१८	शेवु जानिया धानावत	६/१/२०१७	Hanging
४	३४/२०१७	११३२/२०१८	विस्टन जेकब डायस	१५/२/२०१७	Cardic failure with pulmonary odema
५	१३६/२०१७	११७४/२०१८	सागर रामचंद्र ढगे	२१/८/२०१७	Asphyxia due to hanging

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
६	२१६/२०१७	११३२/२०१८	निखिल अशोक मरोळकर	२१/११/२०१७	Hanging
७	२२९/२०१७	११३०/२०१८	हनुमानसिंग भोपालसिंग चम्पावत	२/१२/२०१७	Bilateral pulmonary tyberculosis
८	२३२/२०१७	११२९/२०१८	सुरेश नारायण चव्हाण	१६/१२/२०१७	Myocardical infraction
९	१९/२०१८	११२८/२०१८	आण्णाराव बसवराव पाटील	२९/१/२०१८	Coronary artery disease
१०	२३/२०१८	११२२/२०१८	सपना प्रशांत वाघमारे	३/२/२०१८	Disseminated pulmonary tuberculosis in a 6 months ANC case.
११	३२/२०१८	११२१/२०१८	नंदकुमार दादुराम सोनवणे	११/२/२०१८	Myocardical infraction
१२	३४/२०१८	११७३/२०१८	हनुमंत रंगनाथ कांबळे	१७/२/२०१८	Bilateral pulmonary consolidation
१३	४६/२०१८	११२७/२०१८	रंजित राठेश्वर शेटी	५/३/२०१८	Hanging
१४	४७/२०१८	११७२/२०१८	नामदेव पुनिया खेतावत	५/३/२०१८	Speticemia
१५	४९/२०१८	११२०/२०१८	देवईबाई बाबुराव गायकवाड	१०/३/२०१८	Complications following multiple injuries
१६	६६/२०१८	११७१/२०१८	सुरेखा योगेश घनवट	३०/३/२०१८	Death due to burning
१७	७४/२०१८	११२६/२०१८	शारदा भानुदास दिवेकर	११/४/२०१८	Cardic tamponade
१८	७८/२०१८	१११९/२०१८	दिनेश कुंडलिक पाटील	१५/४/२०१८	Hanging
१९	८०/२०१८	११२५/२०१८	शौकत अली सुलेमान	१५/४/२०१८	Myocardical infraction
२०	८५/२०१८	१११८/२०१८	आत्माराम धनाजी ठोसर	२२/४/२०१८	Coronary artery disease
२१	८७/२०१८	१११७/२०१८	शरीक अली	२३/४/२०१८	Death due to cranio-cerebral injury with polytrauma due to fall from height.
२२	९१/२०१८	११२४/२०१८	बेबी ऑफ सुमन राहूल सेन	२८/४/२०१८	Prematurity with low birth weight
२३	९६/२०१८	११२३/२०१८	हिराबाई श्रीरंग बाणेकर	५/५/२०१८	Bilateral pulmonary Koch's
२४	११४/२०१८	११३५/२०१८	लता प्रभाकर गोरे	२१/५/२०१८	Coronary artery disease
२५	१३१/२०१८	११३६/२०१८	अली बोमाई वझीरी	१०/६/२०१८	Odema with bilateral pulmonary odema
२६	१३५/२०१८	१११६/२०१८	सोमलिंग अर्जुन सर्वगौड	१७/६/२०१८	Myocardical infraction
२७	१३७/२०१८	११७०/२०१८	दिलीप अभिमन्यू कोळोखे	२५/६/२०१८	Bilateral pulmonary Koch's
२८	१४७/२०१८	१११५/२०१८	अरुण अर्जुन होळकर	९/७/२०१८	Hanging
२९	१६०/२०१८	१११४/२०१८	रविंद्रनाथ शुक्ला	३/८/२०१८	Coronary artery disease

कल्याणराव विधाते,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा

सहायक पोलीस आयुक्त,

खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १२ ऑक्टोबर २०१८.

**जाहीर नोटीस**

क्रमांक फौजदारी/कावि-२०१९/२०१८.— अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावांपुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे, तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ.क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	शिरूर पोलीस स्टेशन	५८/२०१८	प्रल्हाद पोपट पवार	३२ वर्षे	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	३१/५/२०१८

**भाऊ गलंडे,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, १९ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

क्रमांक एमएजी/वशी-१५६३/२०१८.— उपविभागीय पोलीस अधिकारी, इस्लामपूर विभाग, इस्लामपूर यांनी आकस्मिकरीत्या मयत समरी केसेस इकडे मंजुरीसाठी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांची पोलीस स्टेशननिहाय समरी संख्या पुढीलप्रमाणे .

- (१) कोकरूड पोलीस स्टेशन - ०५, (२) इस्लामपूर पोलीस स्टेशन - ५०, (३) कुरळप पोलीस स्टेशन - ११, (४) शिराळा पोलीस स्टेशन - ०६,  
(५) आष्टा पोलीस स्टेशन - २८, (६) कासेगाव पोलीस स्टेशन - १३.

वरील समरी केसेसची यादी सोबत जोडली असून सदर यादीवर या कार्यालयाचे अधीनस्त अधिकारी यांचे ठळक नाव, सुवाच्य सही व शासकीय मोहोर असलेला कार्यालयीन शिक्का समाविष्ट करून तसेच मयत समरी केसेसची यादी राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणेत यावी.

**कोकरूड पोलीस स्टेशन**

**परिशिष्ट**

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	हरी तुकाराम धस	रा. धसवाडी, ता. शिराळा, जि. सांगली	३/५/२०१८	शेतातील बांधावरून पडून जखमी होऊन औषध उपचार चालू असताना मयत.
२	सचिन आनंदा जाधव	रा. नाठवडे, ता. शिराळा, जि. सांगली	१७/४/२०१८	मोटारसायकल स्लीप होऊन पडून डोकीस मार लागलेने उपचार चालू असताना मयत.
३	कन्हैया राकेश शर्मा	रा. शेडगेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली, मूळगाव भगवानपूर, ता. भरताना, जि. इटावा, राज्य उत्तर प्रदेश.	१५/२/२०१८	चक्कर येऊन खाली पडून डोकीस मार लागून मयत.
४	तुषार सिद्धनाथ सावंत	रा. खिरवडे, ता. शिराळा, जि. सांगली	१५/५/२०१८	मनोरुग्ण अवस्थेत स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या.
५	सोनाबाई यशवंत खोत	रा. खोतवाडी, ता. शिराळा, जि. सांगली	३१/३/२०१८	ताप आल्याने उपचारास दाखल केले असता हृदयामध्ये इन्फेक्शन होऊन मयत.

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

इस्लामपूर पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	धनंजय रामचंद्र गायकवाड	रा. उरुणवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	६/७/२०१८	डोक्यास मार लागून मयत
२	पुजा निलेश कुशेरे	रा. उरुणवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	९/८/२०१८	वडील बोलत नसल्याने मनास वाईट वाटून घेऊन साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
३	सविता हणमंत पाटील	रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१७/८/२०१८	स्वतः गळफास घेऊन मयत
४	प्रकाश मलाप्पा बालगांव	रा. येवलेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	२/४/२०१८	दारूचे नशेत एनएच-४ हायवे रोडवर वाहनाचे आडवे झोपल्याने वाहन अंगावरून जाऊन मयत.
५	इलीयास महंमद इस्लामपूरे	रा. शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/४/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
६	संग्राम धोंडीराम पाटील	रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली	२७/१०/२०१७	स्वतःचे डोकीत पिस्टलने गोळी मारून घेऊन आत्महत्या.
७	उमेश विलास बैरागी	रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली	१९/१०/२०१७	दारूच्या व्यसनातून व लग्न होत नसलेल्या नैराश्यातून झाडास नायलॉन दोरीने स्वतःहून गळफास लावून घेऊन आत्महत्या.
८	अनोळखी पुरुष	--	२२/११/२०१७	फुफ्फुसात क्षयरोगाचे संसर्गजन्य आजार झाल्याने मयत.
९	आश्विनी दिपक लिधडे	रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	३/६/२०१८	मोटरसायकलवरून तोल जाऊन पडून डोकीस गंभीर मार लागून मयत.
१०	इम्रान निजाम पटेल	रा. दुधारी, ता. वाळवा, जि. सांगली	७/६/२०१८	हृदयविकाराचे आजाराने मयत
११	रूपाली भिमराव कुंभार	रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली	२१/४/२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या
१२	श्रीपती ज्ञानू पाटील	रा. मोरे कॉलनी, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	३/४/२०१८	वृद्धापकाळामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मयत
१३	विलास दत्तात्रय बडवे	रा. कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२४/६/२०१७	ऑरगॅनो फॉस्फरस फेन्थॉन विषारी औषध घेऊन आत्महत्या.
१४	हिराबाई पांडूरंग शिंदे	रा. जुनेखेड, ता. वाळवा, जि. सांगली	२९/१/२०१८	तोल जाऊन पेटत्या स्टोव्हरती पडल्याने ९५ टक्के भाजून मयत.
१५	यशवंत शामराव चंद्रस	रा. जावडेकर चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	३०/६/२०१७	कोणत्यातरी अज्ञात गोष्टीचा मनास वाईट वाटून घेऊन दारूचे नशेत विषारी औषध पिऊन मयत.
१६	अजमत जासिम महम्मद शरीफ	रा. हर्ष पेट्रोलपंपाजवळ, वाघवडी, ता. वाळवा, जि. सांगली.	२१/४/२०१८	दारूच्या अति सेवनामुळे लीवर खराब होऊन मयत
१७	किशोर धनाजी कुंभार	रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली	२५/२/२०१८	विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
१८	तानाजी विष्णू माळी	रा. खेड, ता. शिराळा, जि. सांगली	२३/६/२०१८	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
१९	नसिमा सलीम सय्यद	रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे	८/११/२०१२	अपघातात डोकीस मार लागून मयत
२०	हिराबाई संभाजी पाटील	रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली	३/६/२०१३	विषारी औषध प्राशन करून मयत

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५
२१	अमित माणिक मोरे	रा. बोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१७/११/२०१७	१२ वीच्या अभ्यासक्रमाचा ताण घेऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या.
२२	वैजयंता राजाराम धुमाळे	रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली	२७/२/२०१८	आगीत भाजून जखमी होऊन मयत
२३	भुपाल कुंडलिक पाटील	रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली	७/९/२०१७	अंगावर वीज पडून मयत
२४	इरेश नागेंद्र जाधव	रा. येडेमच्छिद्र, ता. वाळवा, जि. सांगली	१८/३/२०१७	पाण्यात पडून बुडून मयत
२५	आशा सुर्यकांत सोनवणे	रा. किल्ले मच्छिद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली.	१३/१०/२०१७	घशात गाठ होऊन मयत
२६	आनंदा किसन सुर्यवंशी	रा. पटेल चौक, सांगली, ता. मिरज, जि. सांगली.	५/८/२०१५	हार्ट अटॅकने मयत
२७	काकासो आबु कोळेकर	रा. रेटरे धरण, ता. वाळवा, जि. सांगली	२२/६/२०१६	अॅटॅक (Death due to inycardial Infracation) येऊन मयत.
२८	संभाजी विलास पाटील	रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली	१६/१/२०१७	मोटरसायकलवरून जात असताना अचानकपणे कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलवरून पडून डोकीत रक्तस्राव होऊन अपघाती मयत.
२९	जगन्नाथ आनंदा पाटील	रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली	२५/१०/२०१४	गळफास लावून घेऊन आत्महत्या
३०	शिवाजी विष्णू कदम	रा. महादेववाडी, ता. वाळवा, जि. सांगली	१६/५/२०१६	फुफ्फुसास सूज येऊन मयत
३१	लिंबाजी गोपाळराव चव्हाण	रा. राजारामबापू साखर कारखाना कॉलनी, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	५/५/२०१७	दारूच्या व्यसनातून व वृद्धापकाळामुळे झालेल्या आजाराचे नैराश्यातून रोगर नावाचे औषध पिल्याने फुफ्फुसास सूज येऊन मयत.
३२	संदीपान नाना वायबट	रा. पिंपरणी, ता. व जि. बीड	२५/४/२०११	मेंदूत अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत
३३	गोरख अंबादास वाघमोडे	रा. रेवकी देवकी, ता. घेवराई, जि. बीड	१/१/२०१७	दारूच्या व्यसनातून व कोणत्याही अज्ञात गोष्टीचे मनास वाईट वाटून घेऊन सायफरमेथ्रिन विषारी औषध सेवन केल्याने मयत.
३४	संदीप बबन कांबळे	रा. वशी, ता. वाळवा, जि. सांगली	१५/११/२०१७	न्यूमोनिया होऊन मयत
३५	शालिनी वसंत तडाखे	रा. कालवडे, ता. कराड, जि. सातारा	५/६/२०१८	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
३६	सुनिल बाबुराव बनसोडे	रा. आंबेडकरनगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	२९/६/२०१८	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत
३७	महेश कुमार सिंग	रा. खजुरी, पो. प्यारेपूर सहारण, जि. छापरा, राज्य बिहार, सध्या रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१२/२/२०१८	हृदयविकाराने मयत
३८	शकुंतला बजरंग चांदणे	रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली	२४/२/२०१४	चक्कर आल्याने मोटरसायकलवरून पडून डोकीस मार लागून मयत.
३९	वैभव लवांकुश नांगरे	रा. डोंगरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	२९/४/२०१८	भाडेचे राहते घरी लोखंडी हुकास नायलॉनचे दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
४०	विठ्ठल तुकाराम कोळी	रा. खटाव, ता. पलूस, जि. सांगली	१४/१२/२०१७	फुफ्फुसाचा क्षयरोग होऊन मयत

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५
४१	दिनकर बाबुराव पाटील	रा. शाहूनगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली	५/२/२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मयत
४२	अमित अशोक निकम	रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली	२३/११/२०१६	मोटरसायकलवरून जात असताना तोल जाऊन पुलाच्या कठड्याला मोटरसायकल धडकल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत.
४३	अनोळखी बेवारस पुरुष	--	१७/१०/२०१६	गळफास लावून घेऊन मयत
४४	कविता राजेंद्र पाटील	रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली	१६/८/२०१५	हृदयविकाराचे आजाराने मयत
४५	विलास रंगराव पाटील	रा. भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१४/२/२०१५	विषारी औषध पिऊन फुफ्फुसाला सूज येऊन मयत
४६	तानाजी ज्ञानू नलवडे	रा. रेठरे धरण, ता. वाळवा, जि. सांगली	२२/५/२०१८	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत
४७	रामचंद्र धोंडी डोंबे	रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा	३/२/२०१८	रेल्वेची धडक बसून कटिंग होऊन मयत
४८	नामदेव माळी	रा. सबणीस वाडा, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१४/२/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
४९	विकास एकनाथ चव्हाण	रा. गोंडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	२७/४/२०१८	स्वतः गळफास घेऊन मयत
५०	रमेशचंद्र राजाराम राठोड	रा. जावडेकर चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१६/१/२०१८	डोकीस मार लागून मयत

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

**कुरळप पोलीस स्टेशन**

**परिशिष्ट**

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	सागर सुबराव ताटे	रा. करंजवडे, ता. वाळवा, जि. सांगली	२७/५/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
२	सुहेल राजूभाई सुतार	रा. केसे (पाडळी), ता. कराड, जि. सातारा	२१/४/२०१८	मोटरसायकलवरून पडून डोकीस मार लागून अपघाती मृत्यू.
३	जावेद मुनावर शेख	रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा	३१/३/२०१८	मोटरसायकलसमोर अचानक मोकाट कुत्रे आडवे आलेने अपघात होऊन मयत.
४	कु. अंजली गणपती नांगरे	रा. शेखरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	२०/५/२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या
५	प्रशांत अशोक ठोंबरे	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली	१५/६/२०१८	स्वतःस घरात झोपाळ्याच्या कडीस शर्टाच्या हातोप्याने गळफास लावून आत्महत्या.
६	दिपक ऊर्फ दिलीप हिंदुराव चव्हाण.	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली	३१/५/२०१८	स्वतःस नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
७	सतिश भगवान खोत	रा. ढगेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	१३/५/२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या
८	कृष्णात खासेराव आडके	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली	७/६/२०१८	सर्पदंश झालेने उपचारापूर्वीच मयत

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५
९	महादेव शामराव शेवडे	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली	११/६/२०१८	स्वतःस सूताच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
१०	रोहित वसंत पाटील	रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली	२५/३/२०१८	दारूच्या नशेत स्वतःस नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेऊन मयत.
११	शामराव रामचंद्र करले	रा. येडेनिपाणी, ता. वाळवा, जि. सांगली	३०/४/२०१८	दारूच्या नशेत ट्रायमेन नावाचे कीटकनाशक औषधाचे सेवन केलेने त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेने मयत.

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

**शिराळा पोलीस स्टेशन**

**परिशिष्ट**

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	बनाबाई दत्तू पाटील	रा. धामवडे, ता. शिराळा, जि. सांगली	१/३/२०१८	विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत
२	गणपती गुंडा पाटील	रा. शिरशी, ता. शिराळा, जि. सांगली	२४/९/२०१७	डोकीतील नसा हॅमरेज होऊन मयत
३	रूपाली विक्रम गवळी	रा. शिरशी, ता. शिराळा, जि. सांगली	१५/२/२०१८	विहिरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत.
४	दामाजी रामचंद्र काळे	रा. शिराळे खुर्द, ता. शिराळा, जि. सांगली	२७/३/२०१७	हृदयविकाराचा झटका येऊन मयत
५	बाळाराम रामजी पाटील	रा. वाडीभागाई, ता. शिराळा, जि. सांगली	१०/३/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
६	अब्दुल महंमद सिराज पिरजादे	रा. फकिरवाडी, ता. शिराळा, जि. सांगली	१६/२/२०१७	विषारी औषध पिऊन मयत

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

**आष्टा पोलीस स्टेशन**

**परिशिष्ट**

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	संतोष गुंडा बंडगर	रा. अहिल्यानगर, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२१/५/२०१८	इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून मयत
२	राहूल पितर वायदंडे	रा. वडगाव शेरी, जि. पुणे	२८/५/२०१८	पाण्यात पडून बुडून फुफ्फुसात पाणी जाऊन मयत
३	कमल श्रीपती डोईफोडे	रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली	२८/२/२०१८	मनोरुग्ण अवस्थेत पाण्यात पडून बुडून मृत्यू
४	बापू रामा काटकर	रा. वाशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर	२०/२/२०१८	गळफास लावून घेऊन मयत



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५
५	पार्वती गणपती पाटील	रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली	१२/१२/२०१७	७ टक्के भाजून मयत
६	धनाजी बसाण्या महाकाळे	रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१०/४/२०१८	डोकीस झालेल्या जखमेमुळे मेंदुतील रक्तस्रावामुळे मयत.
७	मारुती वसंत जाधव	रा. विशालनगर, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	११/२/२०१७	तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मयत
८	शांता लक्ष्मण माळी	रा. गणेशनगर, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	१४/३/२०१८	वेड्याच्या भरात पाण्यात उडी मारून आत्महत्या
९	अजित कल्लाप्पा ऐतवडे	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली	६/६/२०१७	विषारी औषध पिऊन मयत
१०	देवेंद्र रावजी घस्ते	रा. साठेनगर, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	३/८/२०१७	गळफास घेऊन मयत
११	हबलदार राम गणेश	रा. चिबोटीपारा, जि. आंबेडकरनगर, राज्य उत्तर प्रदेश.	२९/५/२०१७	डोकीस मार लागून मयत
१२	संतोष शामराव चव्हाण	रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली	९/८/२०१८	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत
१३	चंद्रकांत मारुती भोसले	रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली	५/८/२०१८	डोकीस झालेल्या जखमेमुळे मयत
१४	हिराबाई सद्दू सोनावणे	रा. चांदोली वसाहत, बागणी, ता. वाळवा, जि. सांगली.	२५/६/२०१८	पाण्यात पडून बुडून मयत
१५	संदीप रघुनाथ जाधव	रा. देसाई वस्ती, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	२०/४/२०१८	पोटदुखी आजारास कंटाळून दोरीने गळफास लावून घेऊन मयत.
१६	रेवणसिद्ध मल्लिकार्जुन वाघमारे	रा. माळभाग, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.	१५/२/२०१८	कोणत्याही अज्ञात कारणावरून स्वतःचे राहते घरात नॉयलॉनचे दोरीने गळफास लावून घेऊन मृत्यू.
१७	अविनाश रामचंद्र फडणीस	रा. किल्ला भाग, बागणी, ता. वाळवा, जि. सांगली.	४/७/२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मयत
१८	रविंद्र फुलचंद घस्ते	रा. साठेनगर, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	१४/१२/२०१७	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत
१९	आकाश संजय जाधव	रा. कासार गल्ली, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	२१/७/२०१८	तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मयत
२०	लता काशिनाथ माने	रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१६/४/२०१८	पोटातील आतड्यास जंतुसंसर्ग होऊन मयत
२१	अंकुश शामराव सिसाळे	रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली	२८/५/२०१७	विषारी औषध पिऊन मयत
२२	बाजीराव काकासो थोरात	रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली	४/२/२०१८	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत
२३	अनोळखी बेवारस पुरुष	--	४/१२/२०१७	टी. बी. चे आजाराने मयत
२४	संदीप सर्जेराव गायकवाड	रा. बुरुड गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	१९/११/२०१७	अपघाती मृत्यू
२५	हिराबाई रामचंद्र वाघमारे	रा. जाडरबोबलाद, ता. जत, जि. सांगली	११/२/२०१४	झोपेत काहीतरी चावल्याने मृत्यू
२६	राहूल चंद्रकांत सोनावणे	रा. मिसाळवाडी, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.	१९/११/२०१६	हृदय बंद पडून मयत

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५
२७	महेंद्र दामाजी कटकोळ	रा. गोटेखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली	१६/१/२०१८	विष पिऊन मयत
२८	व्यंकटेश रविंद्र पाटील	रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली	२४/१/२०१७ मयत.	अन्नकण फुफ्फुसात गेलेने व न्यूमोनिया झालेने

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

**कासेगाव पोलीस स्टेशन**

**परिशिष्ट**

अ.क्र.	मयताचे नाव	गावाचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	गोपिनाथ पांडुरंग अवघडे	रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली	८/१/२०१८	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन आत्महत्या
२	दत्तात्रय शिवाजी माळी	रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली	१२/३/२०१७	एड्स झाल्याच्या कारणावरून मनास वाईट वाटून गळफास लावून घेऊन मयत.
३	सुखदेव माणिक रणदिवे	रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	५/६/२०१८	पाण्यात पडून बुडून मयत
४	इंद्रजित मोहन पाटील	रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	७/१०/२०१५	Pulmonary edema in a post-operative case of mediastinal paraganglioma with typhoid fever with allergic rhinitis.
५	राजेंद्र भालचंद्र कदम	रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१४/२/२०१८	दारूच्या नशेत गळफास लावून घेऊन आत्महत्या
६	विनोद रामराव बावणे	रा. बामणी, ता. नागभिड, जि. चंद्रपूर, सध्या आदित्य ज्युस फॅक्टरी, नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली.	२/५/२०१८	डोकीस मार लागून रक्तस्राव होऊन मयत
७	अशोक आनंदा देसाई	रा. केदारवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	१०/४/२०१८	हार्ट अटॅक येऊन मयत
८	नामदेव शामराव सावंत	रा. काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	१०/८/२०१८	ऑरगोफॉस्फरस या विषारी द्रव्याचे विषबाधेने हृदयक्रिया व श्वसनक्रिया बंद पडून मयत.
९	शिवाजी आण्णा पाटील	रा. सय्यदवाडी, ता. शिराळा, जि. सांगली	१५/८/२०१८	हृदयक्रिया बंद पडून मयत
१०	प्रशांत तानाजी फोंडे	रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	३/८/२०१८	पाण्यात पडून बुडून मयत
११	गुरजितसिंग इंद्रजितसिंग गिल	रा. आनंदनगर, प्लॉट नं. १८-ब, रेस्टॉरंटजवळ, सातारा, जि. सातारा.	२४/३/२०१८	मोटारसायकलचे टायर फुटलेने अपघात होऊन उपचारास दाखल असताना मयत.
१२	आजिम दस्तगीर संदे	रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली	१७/२/२०१८	गळफास लावून घेऊन मयत
१३	सुजाता संजय सावंत	रा. काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली	२८/८/२०१७	सर्पदंश होऊन मयत

**नागेश पाटील,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
वाळवा विभाग, इस्लामपूर.

इस्लामपूर, १७ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक जबाबी/कावि/१ ते २४/२०१८.— सर्व लोकांना कळविण्यात येते की, या उपविभागातील पंढरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत C.R.P.C.-१७४ च्या तरतुदीनुसार अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींचे अकस्मात मयत समरी मंजुरीबाबतचा प्रस्ताव मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावात नमूद केलेले मयताबाबतचे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणानेच त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणाने झाला, याबाबत कोणाची काही तक्रार आहे किंवा कसे याबाबत कोणाची काही हरकत / तक्रार असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अ.म.र.क्र.	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	६९/२०१८	राजू जोताबा कोकणे	समतानगर, पंढरपूर जि. सोलापूर.	लाईफलाईन हॉस्पिटल, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
२	२७/२०१८	मंगेश उद्धव मेकले	सुपली, ता. पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
३	३४/२०१८	जालंदर सर्जेराव सरडे	प्लॉट नं. ९, चंद्रमा रेसिडेन्सी, मार्केट यार्ड, पंढरपूर, जि. सोलापूर.	अश्विनी सहकारी रुग्णालय, उत्तर सदर बझार, सोलापूर.	फुफ्फुसाच्या जंतूसंसर्गामुळे मयत
४	७६/२०१८	माधव सुभाष अभंगराव	जुनी पेट, पंढरपूर	राहते घरी, पंढरपूर	कॅन्सरच्या आजारास कंटाळून गळफास घेऊन मयत.
५	५३/२०१८	चंद्रकांत उद्धव बाबर	न्यू कुंभार गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर.	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर	मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने मयत.
६	७३/२०१८	मधुकर रानबाजी केंद्रे	इंद्रायणी, जि. आदिलाबाद, तेलंगणा.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
७	६१/२०१८	महावीर मधुकर पाटोळे	मेंढापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
८	३८/२०१८	निता शाम टेके	रा. वृंदावननगर, टाकळी रोड, पंढरपूर.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.
९	७१/२०१८	पुंडलिक दिक्शीराम थेटे	रा. दुगाव, ता. जि. नाशिक	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराचा झटका येऊन मयत
१०	७७/२०१८	संगीता माधव अभंगराव	रा. कोळी गल्ली, पंढरपूर	पुंडलिक मंदिराचे मागे, चंद्रभागा नदी पात्रात, पंढरपूर.	पाण्यात पडून बुडून
११	६३/२०१८	हैदर इलाही मणोरी	रा. कालिकादेवी चौक, पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराचा झटका येऊन मयत
१२	६१/२०१८	वैभव सूर्यकांत कानगुडे	रा. तारापूर, ता. पंढरपूर	सूर्यकांत कानगुडे यांचे शेतातील आंब्याच्या झाडाला, तारापूर, ता. पंढरपूर.	गळफास घेऊन मयत
१३	६४/२०१८	अंकुश अरुण क्षीरसागर	रा. नेपतगाव, ता. पंढरपूर	नेपतगाव येथील अमोल अंकुश जाधव यांचे घरासमोरील उघड्या बाथरूममध्ये, ता. पंढरपूर.	गळफास घेऊन मयत
१४	६०/२०१८	रविंद्र दरीबा सपाटे	रा. तारापूर, ता. पंढरपूर	तारापूर, ता. पंढरपूर	डोक्यात मार लागून मेंदूत रक्तस्राव झालेने मयत.

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
१५	७३/२०१८	सिद्धेश्वर पांडुरंग रोकडे	रा. आंबे, ता. पंढरपूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर	साप चावल्याने मयत
१६	५९/२०१८	अनिता हणमंत लवटे	रा. ईश्वर वाठार, ता. पंढरपूर	राहते घरी ईश्वर वाठार, ता. पंढरपूर.	गळफास घेऊन मयत
१७	८/२०१८	ऊदव गणपत ढेरे	भाईभाई चौक, संत पेठ, पंढरपूर.	पंढरपूर-पुणे रोडवर वाडीकुरोली, गावचे शिवारात लोटे वस्ती, जवळील हरी काळे यांचे बंद फेवर ब्लॉक प्लॉटजवळ.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.
१८	४२/२०१८	बेवारस अनोळखी पुरुष	--	दिगंबर जगन्नाथ सुडके, रा. संत पेठ, सांगोला रोड, पंढरपूर यांचे शेतात, मौजे गोपाळपूर.	क्षयरोगाने मयत
१९	४८२०१८	लक्ष्मी गणेश चौधरी	रा. तुंगत, ता. पंढरपूर	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
२०	५२/२०१८	सागर सौदागर गायकवाड	रा. बाभुळगाव, ता. पंढरपूर	स्वतःचे शेतात बाभुळगावचे शिवारात.	गळफास घेऊन मयत
२१	५३/२०१८	प्रांजली विठ्ठल कुंभार	रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर	साप चावल्याने मयत
२२	२७/२०१८	संजय महादेव रणदिवे	रा. सोनके, ता. पंढरपूर	कांता तुकाराम गव्हाणे, रा. गादेगाव शिवार, ता. पंढरपूर यांचे शेतातील विहिरीत.	विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत.
२३	६१/२०१६	मोहिनी भाऊसो साळुंखे	रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर	विषारी औषध पिल्याने मयत
२४	७५/२०१८	ज्ञानदेव राघु गडवे	रा. शिवे, ता. खेड, जि. पुणे	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.

**सचिन ढोले,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर  
जिल्हा सोलापूर.

पंढरपूर, १३ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक जबाबी/कावि/२५ ते ३७/२०१८.—सर्व लोकांना कळविण्यात येते की, या विभागातील पंढरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत C.R.P.C.-१७४ च्या तरतुदीनुसार अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींचे अकस्मात मयत समरी मंजुरीबाबतचा प्रस्ताव मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावात नमूद केलेले मयताबाबतचे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणानेच त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणाने झाला, याबाबत कोणाची काही तक्रार आहे किंवा कसे याबाबत कोणाची काही हरकत / तक्रार असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ. क्र.	अ.म.र.क्र.	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	३१/२०१८	अनोळखी बेवारस पुरुष	--	गौतम विद्यालयाजवळ, संत पेठ, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
२	३५/२०१८	मुरलीधर दुळबा पवार	रा. कळंब, जि. उस्मानाबाद	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	कॅन्सरच्या आजाराने

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
३	५५/२०१८	अनोळखी बेवारस पुरुष	--	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
४	९१/२०१८	महेश जनार्दन तरटे	रा. सांगवी, ता. हवेली, जि. पुणे.	माहेश्वरी मठाचे मागे, चंद्रभागा वाळवंटात, पंढरपूर.	--
५	६४/२०१६	नवनाथ चंद्रकांत कोळी	रा. शिवरत्ननगर, भक्ती मार्ग, पंढरपूर.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	फुफ्फुसाचे आजाराने
६	८०/२०१८	श्रीधर नागो सुरकार	रा. डोंगरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा.	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर	हृदयास ऑक्सिजन पुरवठा कमी पडून.
७	९४/२०१८	राहूल रविंद्र काथार	रा. अयोध्यानगर, जळगाव	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर	पाण्यात पडून बुडून
८	१४८/२०१७	देवकी कृष्णावन अय्यर	रा. ६-सीके ज्युलीप, ९/१३, मेन रोड, १५७ ब्लॉक, बानरावाडी, बेंगलोर.	ससून हॉस्पिटल, पुणे	बी. पी. च्या आजाराने
९	४५/२०१८	आदित्य प्रकाश सांगोलकर	रा. तारे गल्ली, पंढरपूर	अपेक्स हॉस्पिटल, पंढरपूर	उलटी होऊन ती फुफ्फुसात गेल्याने हृदयक्रिया बंद पडल्याने.
१०	५६/२०१८	दिलीप रामचंद्र खामकर	रा. कालिका चौक, पंढरपूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर	टी. बी. च्या आजाराने
११	३४/२०१८	वेणुबाई बाबूराव भोसले	रा. पुळूज, ता. पंढरपूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर	दम्याच्या आजाराने
१२	६५/२०१८	पोपटराव प्रभाकर काळे	रा. राजगुरुनगर, ता. राजगुरुनगर, जि. पुणे.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर	हृदयविकाराचा झटक्याने
१३	१५/२०१८	सिद्धेश्वर पांडुरंग रोकडे	रा. आंबे, ता. पंढरपूर	मौजे भाळवणी, ता. पंढरपूर येथील पाटील यांचे शेताचे बांधावर असलेल्या लिंबाचे झाडास.	गळफास घेऊन

**सचिन ढोले,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर  
जिल्हा सोलापूर.

पंढरपूर, १२ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक जबाबी/कावि/३८/२०१८.— सर्व लोकांना कळविण्यात येते की, या विभागातील पंढरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत C.R.P.C.-१७४ च्या तरतुदीनुसार अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींचे अकस्मात मयत समरी मंजूरीबाबतचा प्रस्ताव मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावात नमूद केलेले मयताबाबतचे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणानेच त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणाने झाला, याबाबत कोणाची काही तक्रार आहे किंवा कसे याबाबत कोणाची काही हरकत / तक्रार असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ. क्र.	अ.म.र.क्र.	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	१०२/२०१४	बाबासाहेब तुकाराम माने	रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर	नवनीत हॉस्पिटल, सोलापूर	सर्पदंश झाल्याने

**सचिन ढोले,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर  
जिल्हा सोलापूर.

पंढरपूर, १९ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहीर नोटीस**

क्रमांक जबाबी/कावि/३९ ते ४८/२०१८.— सर्व लोकांना कळविण्यात येते की, या विभागातील पंढरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत C.R.P.C.-१७४ च्या तरतुदीनुसार अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींचे अकस्मात मयत समरी मंजुरीबाबतचा प्रस्ताव मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावात नमूद केलेले मयताबाबतचे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणानेच त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणाने झाला, याबाबत कोणाची काही तक्रार आहे किंवा कसे याबाबत कोणाची काही हरकत / तक्रार असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ. क्र.	अ.म.र.क्र.	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	३०/२०१७	राजू बाबूराव कांबळे	विरवडे, ता. मोहोळ	राजेंद्र अर्जुन अवताडे यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात, रा. विरवडे, ता. मोहोळ.	विहिरीतील पाण्यात पडून बुडून
२	६/२०१७	रामदास ऊर्फ रामा सुरेश बंदपट्टे.	बेगमपूर, ता. मोहोळ	सिक्विल हॉस्पिटल, सोलापूर	हृदयविकाराच्या झटक्याने
३	१२/२०१७	काका ऊर्फ लक्ष्मण दशरथ वसेकर.	वडदेगाव, ता. मोहोळ	नर्मदा स्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर.	विषारी औषध पिऊन
४	३४/२०१७	गणेश ऊर्फ गणपती दगडू पाटील.	कोथाळे, ता. मोहोळ	यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर	विषारी औषध पिऊन
५	३२/२०१७	अंबादास दगडू रोडमिसे	हराळवाडी, ता. मोहोळ	अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर	हृदयाच्या व मेंदूच्या आजाराने
६	२३/२०१७	सौ. यास्मीन राजू शेख	विरवडे, ता. मोहोळ	रुबी हॉल हॉस्पिटल, पुणे	चिकनच्या हाडाचा तुकडा घशात अडकून जखम होऊन सेंटिक होऊन.
७	२२/२०१७	अनोळखी पुरुष	--	सिक्विल हॉस्पिटल, सोलापूर	न्यूमोनियाच्या आजाराने
८	३१/२०१७	रिना काशिनाथ राठोड	शिवाजीनगर बाळे, सोलापूर	सिद्धेश्वर हॉस्पिटल, सोलापूर	अंगावर गरम पाणी पडल्याने भाजून जखमी होऊन.
९	८/२०१७	नागनाथ नारायण भोई	बेगमपूर, ता. मोहोळ	सिक्विल हॉस्पिटल, सोलापूर	विषारी औषध पिऊन
१०	३२/२०११	श्रीरंग लक्ष्मण अष्टुळ	मोहोळ, जि. सोलापूर	सिक्विल हॉस्पिटल, सोलापूर	चक्कर येऊन पडल्याने डोक्यास मार लागून.

**सचिन ढोले,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर  
जिल्हा सोलापूर.

पंढरपूर, १९ ऑक्टोबर २०१८.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

### जाहिर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/८६९/२०१८.— सर्व लोकांना कळविणेत येते की खाली नमूद केलेल्या १ ते ४१ व्यक्ती रकाना क्रमांक ८ मध्ये नमूद केले कारणांमुळे मयत झाले असून, सदर मयताचे त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत खालील रकाना क्रमांक ४ मध्ये नमूद केले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज यांचेमार्फत क्रिमिनल प्रॉसिजर कोड, १९७३ चे कलम १७४ प्रमाणे या कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत. तरी खाली नमूद केलेल्या व्यक्ती / इसम त्यांच्या नावासमोर नमूद केले कारणाखेरीज अन्य करणाने मयत झाले आहेत अगर कसे याबाबत कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी सदरची जाहीर नोटीस शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत लेखी, उपविभागीय दंडाधिकारी, गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचे कार्यालयात द्यावी. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक / सहायक पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे खालील नमूद केलेप्रमाणे आकस्मिक मयत प्रकरणाचे इकडून अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

अ. क्र.	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील जावक क्र., दि.	इकडील एस.आर. क्रमांक	पोलीस ठाणे	मयताचे नाव, गाव, वय व पत्ता	अ.म.र.नं.	मृत्यू तारीख	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८
१	११३९/२०१८, दि. ३१/७/२०१८.	१६/२०१८	गडहिंग्लज	निलव्वा रामचंद्र चौगुले, वय ७०, नुल, ता. गडहिंग्लज.	४२/२०१७	९/८/२०१७	पाण्यात पडून बुडून मयत
२	११३७/२०१८, दि. ३१/७/२०१८.	४३/२०१८	गडहिंग्लज	अमोल बाळकृष्ण कडुकर, वय २०, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज.	५३/२०१६	२०/११/२०१६	तोल जाऊन विहिरीचे पायरीवरून पडून डोक्यास मार लागून मयत.
३	१२९५/२०१८, दि. ३१/७/२०१८.	४४/२०१८	गडहिंग्लज	मारुती गणपती मांगले, वय ५५, रा. हमिनाळ, ता. गडहिंग्लज.	५३/२०१७	१०/१०/२०१७	पाण्यात पडून बुडालेने मयत
४	११३३/२०१८, दि. ३१/७/२०१७.	४५/२०१८	गडहिंग्लज	सचिन चंद्रकांत चौगुले, वय ४६, रा. निपाणी, चिक्कोडी (गड येथे राजा टाईल्सचे गोडाउनमध्ये).	७३/२०१७	१५/११/२०१७	गळफास लावून घेतलेने मृत्यू
५	१६४७/२०१८, दि. २०/८/२०१८.	४६/२०१८	चंदगड	वनिता विठ्ठल मोरे, वय ३९ रा. महिपाळगड, ता. चंदगड.	२६/२०१८	५/६/२०१८	पावसात अंगावर बीज पडून गंभीर जखमी झालेने मृत्यू.
६	१२३५/२०१८, दि. २०/८/२०१८.	४७/२०१८	चंदगड	यल्लाप्पा बसवाणी नाईक, वय २३, रा. राजगोळी खुर्द, ता. चंदगड.	६/२०१७	१५/२/२०१७	भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
७	२१०४/२०१८, दि. २०/८/२०१८.	४८/२०१८	चंदगड	शकुंतला ऊर्फ अमृता अरुण गावडे, वय २६, रा. नागनवाडी, ता. चंदगड.	२६/२०१७	१/८/२०१७	विषारी औषधी द्रव्य सेवन केलेने मृत्यू. (Death due Zinc and Phosphide Poisoning).
८	२२०४/२०१८, दि. २०/८/२०१८.	४९/२०१८	चंदगड	मल्लीकार्जुन आप्पय्या घेवारी, वय ४५, रा. देसाईवाडी, ता. चंदगड.	४०/२०१७	१/११/२०१७	१०० टक्के भाजून गंभीर जखमी झालेने मृत्यू.
९	१२३६/२०१८, दि. २०/८/२०१८.	५०/२०१८	चंदगड	सागर कृष्णाजी लमाणी, वय १५, रा. सध्या तिरमाळ, ता. चंदगड, (मूळगाव मुरगूड, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव).	३८/२०१७	९/१०/२०१७	सर्पदंश झालेने मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१०	१८०/२०१८, दि. २०/८/२०१८.	५१/२०१८	चंदगड	गंगाराम राम दरेकर, वय ८५, रा. तडशिनहाळ, ता. चंदगड.	५०/२०१५	२९/११/२०१५	मुळव्याधाचे त्रासाला कंटाळून पिकावर मारणेचे कीटक- नाशक औषध पिलेने मृत्यू.
११	१२३८/२०१८, दि. २०/८/२०१८.	५२/२०१८	चंदगड	संदिप पांडुरंग कातकर, वय २५, रा. बसर्गे, ता. चंदगड.	३१/२०१७	१/८/२०१७	दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
१२	१२३७/२०१८, दि. २०/८/२०१८.	५३/२०१८	चंदगड	सुरेश पांडुरंग तरवाळ, वय २०, रा. बसर्गे, ता. चंदगड.	३४/२०१७	२५/९/२०१७	दोन पदरी वायरने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
१३	२१९८/२०१८, दि. २०/८/२०१८.	५४/२०१८	चंदगड	रमेश भिमराव धोत्रे, वय ४६, रा. नागनवाडी, ता. चंदगड.	३०/२०१८	२९/६/२०१८	लीव्हरला सूज येऊन हृदयक्रिया बंद पडलेने मृत्यू.
१४	२०८३/२०१८, दि. २०/८/२०१८.	५५/२०१८	चंदगड	विलास बाबूराव जाधव, वय ४५, मूळगाव हुक्केरी, ता. हुक्केरी, सध्या चंदगड.	२०/२०१८	९/५/२०१८	गळफास लावून घेतलेने मृत्यू.
१५	२२३५/२०१८, दि. २०/८/२०१८.	५६/२०१८	गडहिंग्लज	नामदेव दत्त सुतार, वय ४८, गिजवणे, ता. गडहिंग्लज.	६१/२००६	२७/१२/२०१६	हृदयविकाराने हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.
१६	२२८२/२०१८, दि. २०/८/२०१८.	५७/२०१८	गडहिंग्लज	सागर सिदर्लिंग नेवडे, वय ३७, रा. नेवडे गल्ली, गडहिंग्लज.	३४/२०१८	२१/६/२०१८	वैफल्यग्रस्त होऊन दारूचे नशेत गळफास लावून आत्महत्या केलेने मृत्यू.
१७	२०२१/२०१८, दि. २०/८/२०१८.	५८/२०१८	गडहिंग्लज	किरण ईश्वर बंदी, वय ३५, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज.	२७/२०१८	२१/५/२०१८	गळ्यास गळफास लावून घेतलेने मृत्यू.
१८	२०२०/२०१८, दि. २०/८/२०१८.	५९/२०१८	गडहिंग्लज	रविंद्र कल्लाप्पा बन्ने, वय ३८, रा. भडगाव, जि. गडहिंग्लज.	१०/२०१८	८/२/२०१८	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.
१९	१६६०/२०१८, दि. २०/८/२०१८.	६०/२०१८	नेसरी	अशोक मारुती दळवी, वय ५३, रा. नेसरी, ता. गडहिंग्लज.	९/२०१७	२०/१२/२०१७	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.
२०	१२९८/२०१८, दि. २०/८/२०१८.	६१/२०१८	नेसरी	अनिता सिताराम मेटकर, एक दिवसाची नवजात बालिका, १ दिवस, मूळ कामठा, ता. आर्दापूर, जिल्हा नांदेड, सध्या तळेवाडी, ता. गडहिंग्लज.	८/२०१७	६/१२/२०१७	हालचाल कमी झालेने व तिचे टोके कमी पडत असलेने मृत्यू.
२१	२४७८/२०१८, दि. ५/९/२०१८.	६२/२०१८	चंदगड	रामचंद्र तातोबा गावडे, वय ४५, रा. इनाम म्हाळुंगे, जि. चंदगड.	१२/२०१६	१६/३/२०१६	हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.
२२	२४७४/२०१८, दि. ५/९/२०१८.	६३/२०१८	चंदगड	उत्तम चाळोबा दळवी, वय २५, हाजगोळी, ता. चंदगड.	१८/२०१७	२५/२/२०१७	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन आत्महत्या.
२३	२४७७/२०१८, दि. ५/९/२०१८.	६४/२०१८	चंदगड	कु. सुप्रिया संजिव गाळी, वय २०, रा. इटगी, ता. खानापूर, (तिलारीनगर).	३३/२०१८	२०/७/२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
२४	२४७०/२०१८, दि. ५/९/२०१८.	६५/२०१८	चंदगड	संजय अर्जुन नाईक, वय ३८, रा. सोनारवाडी, ता. चंदगड.	२१/२०१६	१३/५/२०१६	पाण्यात पडून बुडून गुदमरून मृत्यू.



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२५	२४७३/२०१८, दि. ५/९/२०१८.	६६/२०१८	चंदगड	सातु मज्याप्पा कांबळे, वय ६, रा. तुर्कवाडी, ता. चंदगड.	४२/२०१७	८/१२/२०१७	तुंबसोड माशा चावलेने मृत्यू
२६	२४६९/२०१८, दि. ५/९/२०१८.	६७/२०१८	चंदगड	स्वरूप विजयकुमार ताळेकोटी, वय १९, रा. हळी पेट, रोळ गल्ली, बागलकोट (सडेगुडवळे).	२९/२०१७	१३/८/२०१७	पाण्यात पडून बुडून मृत्यू
२७	२५३०/२०१८, दि. १४/९/२०१८.	६८/२०१८	चंदगड	राजू नारायण जाधव, वय २३, रा. राजगोळी खुर्द, ता. चंदगड.	२/२०१७	७/१/२०१७	विषारी औषध सेवन केलेने मृत्यू.
२८	२५६९/२०१८, दि. १४/९/२०१८.	६९/२०१८	नेसरी	परशुराम आप्पा दबडे, वय ६५, रा. लिंगनूर, ता. गडहिंगलज.	७/२०१७	२०/१०/२०१७	विषारी औषध प्राशन केलेने मृत्यू.
२९	२५७१/२०१८, दि. १४/९/२०१८.	७०/२०१८	नेसरी	संतू नारायण पाटील, वय ५०, रा. अर्जुनवाडी, ता. गडहिंगलज.	३/२०१७	२०/५/२०१७	हृदयविकाराच्या तीव्र झटका आलेने मृत्यू.
३०	४४१/२०१८, दि. ९/५/२०१८.	७१/२०१८	नेसरी	अजित हुलजी नाईक, वय ३०, रा. अर्जुनवाडी, ता. गडहिंगलज.	६/२०१७	१७/१०/२०१७	गुप्तांगांला झाले आजाराचे धसका घेऊन गळफास लावून घेऊन मयत.
३१	२४८०/२०१८, दि. १४/९/२०१८.	७२/२०१८	चंदगड	गोकुळ रुपचंद गवळी, वय ५२, रा. बाभुळदे, ता. साक्री, जि. धुळे, सध्या इब्राहीमपूर.	१०/२०१७	१५/४/२०१७	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.
३२	२५६८/२०१८, दि. १४/९/२०१८.	७३/२०१८	नेसरी	संभाजी यशवंत लोंढे, वय ६२, रा. लिंगनूर, ता. गडहिंगलज.	१/२०१८	८/१/२०१८	दारूचे नशेत गळफास लावून घेतलेने मृत्यू.
३३	२४८१/२०१८, दि. १४/९/२०१८.	७४/२०१८	चंदगड	विठ्ठल तुकाराम गावडे, वय २८, रा. भोगोली, ता. चंदगड.	३२/२०१७	१४/८/२०१८	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.
३४	२५२९/२०१८, दि. १४/९/२०१८.	७५/२०१८	चंदगड	जोतिबा रामु पाटील, वय ७०, रा. बसर्गे, ता. चंदगड.	६/२०१८	२३/१/२०१८	तणनाशक फवारणी करीत असताना नाका तोंडात औषधाचा फवारा जाऊन विषबाधा झालेने मृत्यू.
३५	२५३१/२०१८, दि. १४/९/२०१८.	७६/२०१८	चंदगड	शिवाजी गुंडू बोकडे, वय ५२, रा. ढोलगरवाडी, ता. चंदगड.	२७/२०१७	३/८/२०१७	दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या.
३६	२४८२/२०१८, दि. १४/९/२०१८.	७७/२०१८	चंदगड	आदिनाथ संजय शिंदे, वय २०, रा. अडकूर, ता. चंदगड.	३७/२०१७	६/१०/२०१७	गळफास लावून घेतलेने मृत्यू
३७	२६२८/२०१८, दि. १५/९/२०१८.	७८/२०१८	चंदगड	सदाशिव बाबू शिवणगेकर, वय ३८, रा. अडकूर, ता. चंदगड	३५/२०१८	५/५/२०१८	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू.
३८	२५२८/२०१८, दि. १५/९/२०१८.	७९/२०१८	चंदगड	नानाजी बाबू वरक, वय ४०, रा. बुझवडे, ता. चंदगड.	१८/२०१८	३०/४/२०१८	मेंदूस मार लागून रक्तस्राव होऊन मृत्यू.
३९	२६६२/२०१८, दि. २६/९/२०१८.	८०/२०१८	चंदगड	सौ. अश्विनी गणपत गवस हिचे स्त्री जातीचे ६ तासांचे अर्भक ६ तास, रा. कोदाळी, ता. चंदगड.	४७/२०१७	१३/१२/२०१७	अपुन्या दिवसांमुळे योग्य वाढ न झालेने मृत्यू.
४०	२६६१/२०१८, दि. २६/९/२०१८.	८१/२०१८	चंदगड	महेश शशिकांत सोहनी, वय १७, रा. अडकूर, ता. चंदगड.	७/२०१८	२७/१/२०१८	पाण्यात पडून बुडालेने मृत्यू

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६	७	८
४१	२६६३/२०१८, दि. २६/९/२०१८.	८२/२०१८	चंदगड	सगु विठू ऊर्फ विठोबा लांबोरे, वय ५०, रा. कळसगादे, ता. चंदगड.	४५/२०१७	२६/१२/२०१७	पाण्यात पडून बुडालेने मृत्यू
४२	३३०/२०१६-२७४, दि. ३/२/२०१६.	७/२०१६	गडहिंग्लज	भाग्यश्री चंदरसिंग रजपुत, वय २५, रा. हेब्बाळ कसबा नूल, ता. गडहिंग्लज.	६१/२०१५	१६/८/२०१५	पाण्यात पडून बुडून श्वास गुदमरून मयत.

**विजया पांगारकर,**

उपविभागीय दंडाधिकारी,

गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज.

गडहिंग्लज, १२ ऑक्टोबर २०१८.

**उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून**

**जाहिर नोटीस**

क्रमांक एमएजी/कावि/८६७/(दुरुस्ती)/२०१८.— उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज उपविभाग, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांचेकडील अधिसूचना क्रमांक एमएजी/कावि-५२०/२०१८ अन्वये C.R.P.C. १७४ च्या तरतुदीनुसार अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक पुणे विभागीय पुरवणीमध्ये गुरुवार ते बुधवार, २ ऑगस्ट २०१८ रोजी पृष्ठ क्रमांक ८१ ते ८५ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अ.	इकडील	उपविभागीय पोलीस	पोलीस	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मृत्यू तारीख	मृत्यूचे कारणे
क्र.	एस.आर. क्रमांक	अधिकारी यांचेकडील जा. क्र. व दिनांक	ठाणे				
१	२	३	४	५	६	७	८
१	११४/२०१७	३१७७/२०१७, दिनांक १४/२०१७.	गडहिंग्लज	४/२०१७	अर्जुन भिमा कांबळे, वय ४३, रा. तेरणी, तालुका गडहिंग्लज.	११/१/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या / मृत्यू.
२	१७/२०१८	१४६/२०१८, दिनांक १७/१/२०१८.	गडहिंग्लज	६७/२०१७	सुरेश मल्लाप्पा दास, वय ५०, रा. दुंडगे, तालुका गडहिंग्लज.	१८/११/२०१७	दारूचे नशेत विषारी औषध सेवन केलेने मृत्यू.

**असे वाचावे**

अ.	इकडील	उपविभागीय पोलीस	पोलीस	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मृत्यू तारीख	मृत्यूचे कारणे
क्र.	एस.आर. क्रमांक	अधिकारी यांचेकडील जा. क्र. व दिनांक	ठाणे				
१	२	३	४	५	६	७	८
१	११४/२०१७	३१७६/२०१७, दिनांक ९/१०/२०१७.	गडहिंग्लज	४/२०१७	दयानंद गणपती कांबळे, वय २८, रा. तेरणी, तालुका गडहिंग्लज.	११/१/२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या / मृत्यू.
२	१७/२०१८	१४६/२०१८, दिनांक १७/१/२०१८.	गडहिंग्लज	६७/२०१७	सुरेश मल्लव्हा दास, वय ५०, रा. दुंडगे, तालुका गडहिंग्लज.	१८/११/२०१७	दारूचे नशेत विषारी औषध सेवन केलेने मृत्यू.

**विजया पांगारकर,**

उपविभागीय दंडाधिकारी,

गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज.

गडहिंग्लज, १० ऑक्टोबर २०१८.